JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED CIN L17110MH1988PLC048451 Regd. office: 11, Parasrampuria Apartment, Film City Road, Gokuldham,

Regd. office: 11, Parasrampuria Apartment, Film City Road, Gokuldham, Goregaon (East), Mumbai-400063. Tel -28414262 Email: jattashankarind@yahoo.com Website: <u>www.jsil.in</u>

To, **BSE Limited,** Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001 01st June, 2024

Ref.: Jattashankar Industries Limited (Scrip Code: 514318 Scrip ID: JATTAINDUS)

Sub: <u>Publication of Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended 31st March,</u> 2024

Dear Sir/Madam,

This is to inform you that the Board of Directors, at its meeting held on 30th May, 2024 has approved the Audited Financial Results for the quarter and Financial Year ended 31st March 2024.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are hereby submitting copies of the News Paper Advertisement pertaining to financial result for the quarter and Year ended on March 31, 2024 published in following newspapers:

- 1. Free Press Journal on June 01, 2024
- 2. Navshakti on June 01, 2024

Kindly take the same on your record and acknowledge.

Thanking You

Yours Faithfully For Jattashankar Industries Limited

Varsha Maheshwari Date: 2024.06.01 17:40:23 +05'30'

VARSHA MAHESHWARI Company Secretary & Compliance Officer

Enclosed: As Above

V

DECCAN GOLD MINES LIMITED DECCAN GOLD CIN: L51900MH1984PLC034662 Reg Office: 501, Ackruti Trade Centre, Road No. 7 MIDC, Andheri (East) Mumbai- 400093

Tel .No.:022-62606800 Fax No.: 022-62606800

Email:: info@deccangoldmines.com Website:: www.deccangoldmines.com EXTRACTS OF THE CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

					(Rs	. in Millions)
SL. NO.		Quarter ended March 31, 2024	Quarter ended December 31, 2023	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2024	Year ended March 31, 2023
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations	32.348	3.159	0.906	35.940	3.449
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(104.489)	(94.599)	(8.529)	(251.892)	(26.878)
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(104.489)	(94.599)	(8.529)	251.892)	(26.878)
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(104.735)	(94.599)	(9.533)	(252.138)	(27.882)
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(680.800)	51.462	(9.264)	(644.715)	(27.867)
6	Equity share capital	147.267	147.267	126.835	147.267	126.835
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0.00	0.00	0.00	1966.813	1423.203
8	Earning per share (of Rs. 1/- each) for continuing and discontinued operations-					
	a. Basic: b. Diluted:	(4.623) (4.623)	0.349 0.349	(0.073) (0.073)	(4.671) (4.478)	(0.291) (0.291)
In r	espect to Standalone results of the Company, th	he amounts are	as follows:			

SL. NO	Particulars	Quarter ended March 31, 2024	Quarter ended December 31, 2023	Quarter ended March 31, 2023	Year ended March 31, 2024	Year ended March 31, 2023
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited
а	Turnover	1.628	0.449	0.904	2.538	3.425
b	Profit before tax	(41.020)	(32.809)	(8.488)	(99.703)	(27.603)
С	Profit after tax	(41.020)	(32.809)	(9.25)	(99.86)	(28.37)

Notes

1 The above is an extract of the detailed format of Audited Financial Results (Consolidated & Standalone) filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly audited Financial Results (Consolidated & Standalone) are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.deccangoldmines.com)

2 Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable.

3 The above results, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 30th May, 2024 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Place: Bengaluru Date: 30.05.2024

TERRAFORM REALSTATE LIMITED

Regd. Office: Godrej Coliseum, A- Wing 1301, 13th Floor, Behind Everard Nagar, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400 022. T: + 91 (22) 62704900. CIN : L27200MH1985PLC035841 Web: www.Terraformrealstate.com; E-mail: secretarial@terraformrealtv.co Extract of Audited Financial Result for the Quarter & Year Ended 31st March, 2024

	(Rs. in Lakhs except EPS)											
Sr.	Particulars		Quarter Ende	ed	Year	Ended						
No.		31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023						
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited						
1	Total income from operations	0.003	0.003	0.002	0.010	0.008						
2	Net Profit/(Loss) for the period (before tax,											
	Exceptional and/or Extraordinary items)	(1.307)	(1.093)	(0.572)	(4.890)	(4.579)						
3	Net Profit/ (Loss) for the period before tax											
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(1.307)	(1.093)	(0.572)	(4.890)	(4.579)						
4	Net Profit/(Loss) for the period after tax											
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(1.817)	(0.809)	(0.425)	(4.468)	(3.219)						
5	Total Comprehensive Income for the											
	period [Comprising Profit/ (Loss) for the											
	period (after tax) and Other											
	Comprehensive Income (after tax)]	(1.817)	(0.809)	(0.425)	(4.468)	(3.219)						
6	Equity Share Capital	50.000	50.000	50.000	50.000	50.000						
7	Other Equity excluding Revaluation											
	Reserve (as shown in the Balance Sheet											
	of previous year)	-		-	(2.053)	2.415						
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)											
	(for continuing and discontinuing											
	operations) (not annualised)											
	Basic / Diluted EPS	(0.363)	(0.162)	(0.085)	(0.894)	(0.644)						

The above results for the guarter ended 31st March 2024 are reviewed and recommended by the Audit Committ and approved by the Board of Directors of the Company in their respective meeting held on 30th May 2024 and are subjected to a "Audit Report" by the Statutory Auditor.

The Stand alone results of the Company are available on the Company's website terraformrealstate.com and

The above statements has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised

accounting practices and policies to the extent applicable. The figures of previous periods are regrouped / rearranged wherever considered necessary to correspond

with the current period presentation. . The figures in `Lakhs are rounded off to Three decimals.

Place : Mumbai Date : 30th May, 2024

For and on behalf of the Board of Directors of Terraform Realstate Limited Vimal Shah Chairperson (DIN - 00716040)

JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED

CIN:L17110MH1988PLC048451 Regd office: 11, Parasrampuria Apartment, Film City Road, Gokuldham, Goregaon (East), Mumbai-400063. Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2024

					(Rs. in Lakhs)
Sr.	Particulars	Quarter	Quarter	Year	Year
No.		ended	ended	ended	Ended
		31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	420.90	292.36	1722.08	1633.20
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	34.56	0.12	91.06	79.48
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	401.98	0.12	458.48	79.48
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	329.29	(10.75)	382.29	52.51
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	329.29	(10.75)	382.29	52.51
6	Equity Share Capital	438.71	438.71	438.71	438.71
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		-	1524.29	1142
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	a) Basic	7.51	(0.25)	8.71	1.20
	b) Diluted	7.51	(0.25)	8.71	1.20

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | SATURDAY | JUNE 1, 2024

PUBLIC NOTICE NOTICE is h that, we ar NOTICE is hereby given at large that, we are nvestigating the title of (a) Mr. Sudhaka Govind Korgaonkar, ("Sudhakar") Indian Sovina Korgaonkar, (Suchakar) / Hundkar Inhabitant, aged 77 years residing at D-4, Adi Janta Sion Koliwada Co-operative Housing Society, Sion Road No. 27, Mumbai - 400 022, to his undivided right, title and interest in the land more particularly described in the Schedule hereunder written ("Plot D Land"). together with the structures standing thereon Plot D Land hereinafter collectively referred to as "the said Land". The said Land and the said Structures are hereinafter collectively referre

All persons having any right, title, interest, benefit, claim or demand, whatsoever, in, or to, the Property, and/or the floor space index/floor area ratio, transferable development rights and development potential in respect thereof, or any part/s thereof owned and held by Sudhakar, paris intereor owned and heid by Sudnaka, and/or the possession, use, or occupation thereof, by way of sale, transfer, allotment, exchange, gift, assignment, mortgage, lien, charge, trust, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, licence, occupancy rights, encumbrance, inheritance, bequest, succession, family arrangement/settlement, will testamentary instrument prohate latters of will, testamentary instrument, probate, letters of administration, easement, possession, maintenance, development rights, Decree or Order (interim or final) of any court, or under any Order (interim or final) of any court, or under any agreement/contract, or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, together with notarially certified true copies of all documentary proof in support thereof, to the undersigned, Safal Developers Pvt. Ltd., 402, 54-B, Sagar Avenue, 4th Floor, S.V. Road & Lallubhai Park Road Junction, Andheri (West), Mumbai - 400058, within fourteen (14) days from the date of publication bereof or else any such purported right tille. hereof, or else any such purported right, title, interest, benefit, claim, or demand, if any, of such person or persons, will be considered to as waived and/or abandoned, and without further

waived and/or abandoned, and without further notice or reference to the same. <u>THE SCHEDULE REFERNED HEREIN ABOVE</u> (The said Land) All those pieces and parcels of land admeasuring 487 square meters bearing Cadastral Survey Nos. 1/6 of Sion Division in the District of Mumbai City, lying, being and situated at Block D, Vishnarwadi, Bhau Daji Road, Kings Circle, Sion, Mumbai – 400 022 and bounded as follows: On the North by : By Public Road:

and bounded as rollows: On the North by : By Public Road; On the South by: By slums known as New Sunder Kamala Nagar; On the East by : Party by slums known as New Sundar Kamala Nagar. Detact their clique of lumo 2020. Dated this 1st day of June, 2024 For Safal Developers Pvt. Ltd.

HEM HOLDINGS AND TRADING LIMITED CIN: L65990MH1982PLC026823

Registered Office : 601/602A, Fair Link Centre, Off Andheri Link Road, Andheri (West), Mumbai - 400053 Email: compliance@hemholdings.com

tracts of Audited Financial Results for year ended 31st March,	2024
	(Rein L

					KS IN Lacs		
fe Desta less	6)uarter ende	d	Year er	nded		
b. Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)		
Total Income from Operations	26.60	3.01	3.98	35.10	12.72		
Net Profit/(Loss) from operations							
before exceptional items and tax	23.53	1.56	1.85	18.70	-0.86		
Net Profit/(Loss) before tax	23.53	1.56	1.85	18.70	-0.86		
Net Profit/(Loss) for the period after tax	19.99	1.56	1.35	15.17	-1.36		
Total Comprehensive Income for the period							
(Comprising Profit/(Loss) and other							
Comprehensive income for the period)	59.23	1.56	2.93	54.41	0.22		
Paid-up equity share capital	24.00	24.00	24.00	24.00	24.00		
(Face Value of the Share shall be indicated)	10.00	10.00	10.00	10.00	10.00		
Earnings Per Share of Rs 10/- each							
(not annualised):							
a) Basic	8.33	0.65	0.56	6.32	-0.57		
b) Diluted	8.33	0.65	0.56	6.32	-0.57		
otes:							

 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock exchange website www.bseindia.com and on the Company website www.hemholdings.com.

The above results were reviewed by Audit Committee in its meeting held on 30th May, 2024 nd approved by the Board of Directors in its meeting held on 30th May, 2024 and the Limited Review of the same has been carrie out by the Auditors.

(1.43)

20

20

8.76

Bhagwanji Patel - Managing Director (DIN: 05019696)

20

8.29

By order of the Board

Antariksh Industries Limite

20

9.33

9.33

20

4.95

. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015

(Ind As) prescribed under section 133 of the companies Act, 2013 and the other recognised accountin

The above results for the quarter and year ended 31st March 2024 were review by the Audit Comm

. The company operate in only one reportable statement i.e. Real Estate and Trading Activities

approved by the Board of Directors at its meeting held on 30th May, 2024.

The Previous year figures have regrouped/ reclassified wherever considered n

For, Hem holdings and Trading Ltd

(Sangeeta Ketan Shah)

Director

Date : 30.05.2024

Place : Bhilai

Particulars

Other Income

Finance Costs

Other Expense Total Expense

items and tax

Tax Expense Current Tax

Deferred Tax

Basi

Notes :

Diluted

Place: - Mumbai

Date: - 30th May, 2024

Exceptional Items Profit befor taxes

Expenses

Revenue from Operation (Net)

Cost of Material Consumed

Changes in Inventories Employee Benefits Expense

Total tax Expense Profit / (Loss) for the Period

Paid up Equity Share Capital (Face Value Rs.10 per Share)

Earnings Per Share

Depreciation and Amortisation Expenses

Profit from operations before exceptional

Other Comprehensive Income (Net of taxes) Total Comprehensive Income

practices and principles to the extent applicable.

For Deccan Gold Mines Limited Sundaram Subramaniam

Whole-Time Director DIN: 06389138

5

							_				
ANTARIKSH gd Office : Office No.609, 6th Floor, Inizi Mumbai 400 099. Tel. No 022-2583 Website : www.antarikshindi	io, Cardinal (30011; Email	Gracious Roa I ID : antariks	ad, Opp. P& shindustries	G, Chakala, A slimited@gm				RELIANCE HOME FINANCE		A RELIANCE CAP	PITAL COMPANY
Statement of Audited Financial Res					2024	1.	. F	Extract from the Audited Financial Results of Reliance	Home Finance Lin	nited for the quarter	ar and year ended
oracomonic of Addition - manoral reco	unto re. the	addite: a.r.a	Tour Encou		(Rs. in Lakhs)			March 31, 2024			
ticulars		Quarter End	ed	Year E						(₹ in lakh, exc	ept per share data)
liouars			31-03-2023		31-03-2023			Bertieulere	Outerten ended	Veerended	Ounder and ad
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		SI. No.	Particulars	Quarter ended 31-Mar-24	Year ended 31-Mar-24	Quarter ended 31-Mar-23
venue from Operation (Net)	605.38	61.93	779.48	1,442.82	1.188.67	I [["	10.		Unaudited	Audited	Unaudited
her Income		01.35		1,442.02	0.25	⊩					
al Income	605.38	61.93	779.48	1,442.82	1,188.92	I⊔∟	1	Total Income from Operations	17.81	61.81	7,549.99
penses				î.	2		2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	(674.89)	(380.89)	9,89,700.51
st of Material Consumed	588.04	60.15	751.52	1,400.33	1,148.92		_	Exceptional and / or Extraordinary Item)	, , , , , , , , , , , , , , , , , , ,	1 - 1	
anges in Inventories	-		-	-		⊩		Net Profit / (Loss) for the period (after Tax,	(674.88)	(354.88)	5,97,230.58
nployee Benefits Expense ance Costs	1.53	1.47	1.41	5.82	5.48			Exceptional and / or Extraordinary Item)	(014.00)	(004.00)	5,81,200.00
preciation and Amortisation Expenses		1 1]		⊢		2 3 X			/
her Expense	2.42	4.17	2.89	14.28	9.31			Total Comprehensive Income for the period	(674.09)	(335.09)	5,97,221.58
al Expense	591.99	65.79	755.81	1,420.43	1,163.72			[Comprising Profit / (Loss) for the period (after			
ofit from operations before exceptional				а С				tax) and Other Comprehensive Income (after tax)]			
ms and tax	13.39	(3.86)	23.67	22.40	25.20		5	Equity Share Capital	48,505,88	48,505.88	48,505,88
ceptional Items	-		-	-	0.5 00	⊢	200	1000 SPER - SECTORA & KOLIS - CONSUL	Let La Laboration	Prace Directory E	2 34 54 5 555
ofit befor taxes x Expense	13.39	(3.86)	23.67	22.40	25.20		6	Other Equity	-	(56,180.00)	-
rrent Tax	3.48	(1.00)	6.15	5.82	6.55		7	Earnings Per Share (Basic & Diluted	1		
ferred Tax	-	(-	0.02				(Face Value of ₹10/- each)) (not annualised)	1		
tal tax Expense	3.48	(1.00)	6.15	5.82	6.55			(i) Basic (₹)*	(0.14)	(0.07)	123.13
ofit / (Loss) for the Period	9.91	(2.86)	17.51	16.57	18.65				. ,	,	1717 TO - 607 OA 000
ner Comprehensive Income (Net of taxes)	-							(ii) Diluted (₹)*	(0.14)	(0.07)	123.13
tal Comprehensive Income	9.91	(2.26)	17.51	16.57	18.65			Beerd en wiekted weren en stekene			

SHIRPUR GOLD	REFI	IERY I	IMITED			
Regd. Office : Refinery Site, Shirpur, Dist. Dhule, Maharashtra- 425	i405 CII	N: L51900MH19	84PLC034501	www.shir	purgold.com	
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULT	IS FOR THE QUA	RTER & YEAR EN	DED 31st March, 202	4 (Rs	in Lakhs exce	pt per share data)
		STANDALON			ONSOLIDATE	
Particulars	Quarter ended 31-March-24			Quarter ended		
Particulars		31-Dec-23	Ended 31-03-2024	31-March-24	31-Dec-23	Ended 31-03-2024
	Audited	Unaudited	Audited	Audited	Unaudited	Audited
1. Total Income from Operations	-	-		30,298.77	57,280.94	276,954.87
2. Net Profit / (Loss) for the period before tax, exceptional and/or extraordinary items)	(1,100.97)	(1,097.86)	(4,396.04)	(8,179.33)	(925.06)	(10,413.93)
3. Net Profit / (Loss) for the period before tax	(1,100.97)	(1,097.86)	(4,396.04)	(8,179.33)	(925.06)	(10,413.93)
4. Net Profit / (Loss) for the period after tax	(1,100.97)	(1,097.86)	(4,396.04)	(8,179.33)	(925.06)	(10,413.93)
5. Total Comprehensive Income for the period	(1,100.97)	(1,097.86)	(4,396.04)	(8,179.33)	(925.06)	(10,413.93)
6. Paid-up equity share capital	2,913.72	2,913.72	2,913.72	2,913.72	2,913.72	2,913.72
7. Earning Per Share (of Rs. 10/-each) (for continuing and discontinued operations)						
1. Basic	(3.78)	(3.77)	(15.09)	(28.07)	(3.17)	(35.74)
2. Diluted	(3.78)	(3.77)	(15.09)	(28.07)	(3.17)	(35.74)
Notes : 1. The above is an extract of the detailed format of quarter ended financial res	ults filed with the	a Stock Exchange	ges under Regulation	on 33 of the SE	BI (Listing and	Other Disclosure

Requirements) Regulations, 2015. 2. The full format of the aforesaid quarter ended financial results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.do ectively and the (For Shirpur Gold Refinery Limited

Place: Mumbai Date : 30th May 2024

Place: Vasai Dated: May 30, 2024

Place: Navi Mumbai

Date: May 30, 2024

Date	: Joun May 2024					Dirotiti
_	AVI PRODU	CTS INDIA				
	(CIN NO.: L24)			D' C D L L	101010	
	Regd Office : 110, Manish Ind Estate No.4,					
	Email : aviphotochem@gmail.com,	Survey of the second		CONTROL 1970/02/12	0.0400	
A	UDITED FINANCIAL RESULTS FOR THE	QUARTER	AND YEA	R ENDED	31ST MAR	ICH, 2024
						(Rs. In Lakhs)
Sr.	Particulars		arter Ended		Year Er	
No.		31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1.	Total Income from Operations	121.88	143.57	85.26	505.86	369.63
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	11.44	1.35	12.77	32.62	27.45
	Exceptional and/or Extraordinary items)					1
3.	Net Profit / (Loss) for the period before tax	11.44	1.35	12.77	32.62	27.45
	(after Exceptional and/or Extraordinary items)					1
4.	Net Profit / (Loss) for the period after tax	9.66	1.00	5.88	25.50	20.56
	(after Exceptional and/or Extraordinary items)					i II
5.	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	9.66	1.00	5.88	25.50	20.56
0	and Other Comprehensive Income (after tax)]	220.00	000.00	050.40	000 00	050.40
6. 7.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	330.68	330.68	258.46	330.68	258.46
1.	in the Audited Balance Sheet of the previous year	373.56	211.22	196.25	373.56	196.25
	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	575.50	211.22	130.25	373.30	100.20
8.	(for continuing and discontinued operations)					i II
v.	1. Basic:	0.33	0.04	0.23	0.87	0.80
	2. Diluted:	0.33	0.04	0.23	0.87	0.80
NOT	E: 1. The above Audited financial results are as per Regulation	33 of the SEBL	isting Obligation	ons and Disclos	ure Requireme	nts) Regulations
	5 and taken on record by the Board of Directors at its meeting held					
	ited by Statutory Auditors of the Company who have issued an ur					

arter and year ended 31st March, 2024 have been audited by the Statutory Auditors. 3. The Company has adopted Indian Accounting Standard (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder, from April 01, 2017 and accordingly these standalone audited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 4. Previous period/Year figures have been regrouped/reclassified to make them comparable with those of current period/year. For AVI Products India Limited

> Sd/-Avinash Dhirajlal Vora Managing Director - DIN: 02454059

Director

LIME CHEMICALS LIMITED

Regd. Office : 404/405, Neco Chamber, Sector 11, Plot No 48, CBD Belapur, Navi Mumbai 400614 CIN: L24100MH1970PLC014842

analysike analysika analysika kanalysika - Analysika kanalysika - Analysika kanalysika kanalysika kanalysika k
STATEMENT OF AUDITED FINANCIAL DESULTS FOR THE OLIADTED/VEAD ENDED 21/02/2024

	C	luarter ende	d	Year ended		
Particulars	31/03/2024	31/12/2023	31/03/2023	31/03/2024	31/03/2	
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audite	
Total income from operations (net)	241.15	280.25	339.94	1085.13	1560	
Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax	-10.18	-6.45	-13.91	-48.57	275	
Net Profit/ (Loss) for the period after tax and exceptional items	-10.79	-6.45	-13.91	-49.18	275	
Other Comprehensive Income	-0.53	-0.48	-3.14	-1.97	-4	
Net profit for the period/ year	-11.32	-6.93	-17.04	-51.15	271	
Equity Share Capital	650.47	650.47	650.47	650.47	650	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)				-476.28	-433	
Earnings Per Share not on annualized basis (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each)						
· Basic	-0.15	-0.11	-0.21	-0.76	4	
Diluted	-0.15	-0.11	-0.21	-0.76	4	

is available on the Stock Exchange website www.bseindia.com and www.limechem.com

2. The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 3 of the Companies (Indian accounting Standards) Rules 2015 and relevan amendment thereafter.

For LIME CHEMICALS LIMITED

Ahmed H. Dawoodani **Managing Director** DIN: 00934276

			(₹ in lakh, exc	ept per share data
SI. No.	Particulars	Quarter ended 31-Mar-24 Unaudited	Year ended 31-Mar-24 Audited	Quarter ended 31-Mar-23 Unaudited
1	Total Income from Operations	17.81	61.81	7,549.99
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Item)	(674.89)	(380.89)	9,89,700.51
3	Net Profit / (Loss) for the period (after Tax, Exceptional and / or Extraordinary Item)	(674.88)	(354.88)	5,97,230.58
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(674.09)	(335.09)	5,97,221.58
5	Equity Share Capital	48,505.88	48,505.88	48,505.88
6	Other Equity	-	(56,180.00)	-
7	Earnings Per Share (Basic & Diluted (Face Value of ₹10/- each)) (not annualised)			
	(i) Basic (₹)*	(0.14)	(0.07)	123.13
	(ii) Diluted (₹)*	(0.14)	(0.07)	123.13

01. The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Regulations, 2015. The full forma of the Quarterly and yearly Audited Financial Results are available on the website of the Stock Exchange Mumbai (www.bseindia.com) and Company website (www.jsil.in)

02. The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and have bee approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 30th May, 2024.

03. The audit as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regul 2015 has been completed by Auditors of the Company.

04. Persuant to the disposal of immovable Fixed Assets during the year ended 31/03/2024, the company had earner and reported Rs. 367.42 Lacs towards profit on sale of fixed assets in its audited statement of profit and loss for the 3 months ended 31/03/2024 and for the year ended 31/03/2024 which has been considered as an "exceptional item" in the statement of profit and loss.

For JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED

Date: 31.05.2024 lace: Mumbai

Jattashankar Poddar Managing Director

IMEC SERVICES LIMITED

Regd. Off.: 611, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400 021

E-mail: investor@imecservices.in Website: www.imecservices.in Phone No.: 022-22851303 Fax: 022-22823177 CIN - L74110MH1987PLC142326

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

			5	STANDALONE		CONSOLIDATED						
Sr. No.	Particulars		Quarter Endeo	ł	Year l	Ended	(Quarter Ender	Year	Ended		
		31.03.2024 Audited	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited	
1	Total revenue from operations	354.71	35.00	400.00	644.50	852.61	354.71	35.00	400.00	644.50	852.61	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	231.69	(119.11)	159.94	3.25	6.44	231.69	(119.11)	159.94	3.25	6.44	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional items)	231.69	(119.11)	159.94	3.25	6.44	231.69	(119.11)	159.94	3.25	6.44	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items)- continuing operations	231.69	(119.11)	159.92	3.25	6.42	231.69	(119.11)	159.92	3.25	6.42	
5	Profit/(Loss) for the period from continuing and discontinued operations	231.69	(119.11)	159.92	3.25	6.42	30,735.09	(349.71)	125.72	29,985.83	(454.54)	
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after		a a									
	tax) and Other Comprehensive Income (after tax)]- continuing and discontinued operations	231.46	(119.11)	159.99	3.02	6.49	30,735.32	(349.71)	125.79	29,986.06	(450.15)	
7	Equity Share Capital	190.00	190.00	5,001.28	190.00	5,001.28	190.00	190.00	5,001.28	190.00	5,001.28	
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the											
	previous year	н	ж	н	(26.38)	(4,840.69)	ж	×	н	(26.36)	(35,782.27)	
9	"Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)"											
	(1) Basic: (in Rs.)	12.19	(6.27)	8.42	0.17	0.34	1,617.64	(18.41)	6.62	1,578.20	(23.92)	
	(2) Diluted: (in Rs.)	12.19	(6.27)	8.42	0.17	0.34	1,617.64	(18.41)	6.62	1,578.20	(23.92)	

Notes: 1. The above Financial Results of the Company were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 30, 2024. The results for the quarter and year ended March 31, 2024 have beer audited by Statutory Auditors of the Company.

2. The above is an extract of the detailed format of Quarterhv/Annual Financial Results filed with the Stock Exchance under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website. viz. www.bseindia.com. The same is also available on the Company's website viz.www.imecservices.in.

For IMEC Services Limited	
Rajesh Soni	
Director	
DIN: 00574384	

* Based on weighted average no, of shares

The above is an extract of the detailed format of the quarter and year ended Financial Results filed with the Stock Exchanges on May 30, 2024 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Company's website i.e. www.reliancehomefinance.com and on the website of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

May 30, 2024

Reliance Home Finance Limited

CIN:L67190MH2008PLC183216

Regd, Office: Trade World, Kamala Mills Compound, 7th Floor, B Wing, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013, Tel.: +91 22 4158 4000

-mail: rhfl.investor@relianceada.com Website: www.reliancehomefinance.com

BASANT AGRO TECH (1) LTD.

REGD. OFFICE : - Plot No., 13/2 Kaulkhed, Near S.T. Workshop, Akola - 444 001. CIN: L24120MH1990PLC058560

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH , 2024

Particulars	0	Quarter Ende	b.	Year Ended	Year Ended						
	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2023	31.03.2024						
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited						
Total Income from operations	10081.25	7359.08	13198.13	55019.32	40698.77						
Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	772.40	(107.93)	692.53	1988.32	491.88						
Net Profit / (loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	772.40	(107.93)	692.53	1988.32	491.88						
Net Profit / (loss) for the period after Tax , Exceptional and/or Extraordinary items	673.79	(107.93)	587.64	1838.49	395.72						
Total Comprehensive income for the period (Comprising Profit / loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)	671.91	(107.93)	586.47	1837.33	393.84						
Equity Share Capital	906.28	906.28	906.28	906.28	906.28						
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				16187.6	16508.94						
Earnings per Share (of Rs. 1/- each)											
Basic	0.74	(0.12)	0.65	2.02	0.43						
Diluted	0.74	(0.12)	0.65	2.02	0.43						
Diluted 0.74 (0.12) 0.65 2.02 0.43 Notes: Notes: The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results of quarter and year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results of quarter and Year ended 31st March, 2023 are available on the websites of the Stock Exchanges www.bseindian.com and on the Company's website www.basantagro.com											

	For Basant Agro Tech (I) Ltd
Date: 31/05/2024	Shashikant Bhartia
Place: Mumbai	Chairman & Managing Director

Place:- Indore Date:- May 30, 2024

मुंबई, शनिवार, १ जून २०२४ | नवⓐशक्ति 🎹-३

रिक्त	करण्य	गची	सूच
1		<u></u>	20

S ACYas

आवस फायनान्सियर्स लिमिटेड

(पूर्वी एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) (सीआयएन : एल६५९२२आरजे२०११पीएलसी३४२९७) नोंद. आणि कॉर्पोरे कार्यालय : २०१-२०२, दुसरा मजला,

साउब एंड स्क्रेअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपूर, ३०२०२० याद्वारे अर्जदार आणि सह-अर्जदार / जामीनदार - वाल्मिक देवराम उंबरे, श्रीमती पुष्पावती देवराम उंबरे, श्री देवराम महादू उंबरे, मापित २१४.२५ चौ. फूट फ्लॅट क्रमांक ३०३, ३रा मजला, सीटीएस क्रमांक ५८०, मिनाक्षी अपार्टमेंट, कामगार, गाव,भिवंडी, ठाणे,महाराष्ट्र येथे असलेल्या येथे असलेल्या मालमत्तेतील जंगम वस्तू रिकामी करण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. ज्याचा ताबा आवस फायनान्सियर्स लिमिटेड यांनी २१ मार्च २४ रोजी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲंक्ट २००२ च्या कलम १३(४) अंतर्गत, सद्र सूचना प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्या आत घेतला आहे. कृपया नोंद घ्या की, तुम्ही जंगम वस्तू रिकामी करण्यात अयशस्वी झाल्यास, आवस फायनात्सियर्स लिमिटेड (पूर्वी एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे), तुमच्या स्वतःच्या खर्च आणि त्याचे परिणामाक मालमत्तेमध्ये पडलेल्या जंगम वस्तूंसह मालमत्तेचा लिलाव करण्यास प्रतिबंधित केले जाईल आणि आवस फायनान्सियर्स लिमिटेड, यासाठी जबाबदार राहणार नाही.

तारीख : ०१.०६.२०२४ सही/ ठिकाण : जयपूर प्राधिकृत अधिकारी आवास फायनान्सियर्स लिमिटेड

अंतरिक्ष इंडस्ट्रीज लिमिटेड

नों. कार्यालयः ऑफिस क्र. ६०९, ६वा मजला, इनिझीओ, कार्डिनल ग्रेशीयस रोड, पी अण्ड जी समोर, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०० ०९९. दूर. क.– ०२२-२५८३००११; ईमेल आयडी: antarikshindustrieslimited@gmail.com; वेबसाईट: www.antarikshindustries.com; सीआवएन: एल७४११०एमएच१९७४पीएलसी०१७८०६ ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरीक्षित वित्तीय निष्कषांचे विवरण

					(रु. लाखात)
		संपलेली तिमाही		संपले	ाले वर्ष
तपशील	38-03-5058	\$8-85-5053	38-03-5053	38-03-5058	38-03-5053
	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून महसूल (निव्वळ)	६०५.३८	६१.९३	58.800	१,४४२.८२	१,१८८.६७
इतर उत्पन्न	-	-	-	-	0.24
एकूण उत्पन्न	504.30	68.83	58.800	9,882.62	9,922.97
खर्च		1	1		
वापरलेल्या सामुग्रीचा खर्च	466.08	६०.१५	હ્યર.પર	१,४००.३३	१,१४८.९२
वस्तुसूचितील बदल	-	-	-	-	-
कर्मचारी लाभांचे खर्च	१.५३	१.४७	१.४१	4.62	4.80
वित्तीय खर्च	-	-	-	-	-
घसारा आणि कर्जफेडीची तरतूद खर्च	-	-	-	-	-
इतर खर्च	२.४२	४.१७	2.28	१४.२८	९.३१
एकूण खर्च	499.99	ह५.७९	644.28	8,820.83	१,१६३.७२
अपवादात्मक बाबी आणि करांपूर्वी प्रवर्तनातून नफा	83.38	(3.65)	२३.६७	25.80	24.20
अपवादात्मक बाबी	-	-	-		-
करपूर्व नफा	83.39	(3.65)	२३.६७	25.80	२५.२०
कर खर्च			'		
चालू कर	3.86	(१.००)	6.84	4.62	૬.५५
स्थगित कर	-	-	-	-	-
एकूण कर खर्च	3.80	(9.00)	Ę. 94	4.27	દ્દ.ધધ
कालावधीसाठी नफा/(तोटा)	9.99	(32.5)	30.48	95.40	१८.६५
इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करांच्या निव्वळ)	-	-	-		
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	9.99	(२.२६)	90.49	98.40	96.64
भरणा झालेले समभाग भांडवल			1		
(दर्शनी मूल्य रु. १०/- प्रती शेअर)	20	20	20	२०	20
प्रती समभाग प्राप्ती					
मूलभूतः	8.94	(१.४३)	८.७६	2.28	۶. ३३
सौम्चिकृतः	8.94	(१.४३)	८.७६	۶.28	९.३३
7000					

. कंपनीचा फक्त एकच अहवाल योग्य विभाग आहे. म्हणजेच रियल इस्टेट आणि ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज.

- र के विवरण केपनी अधिनिया, २०१३ च्या केला १३३ केतंति विदिन्न कंपनीज (इडियन अकार्कटिंग स्टेंडर्डस) रूल्स, २०१५ (इंड एएस) आणि प्रयोज्य असेल त्या प्रमाणात इतर मान्यता प्राप्त लेखा पद्धती व तत्यांनुसार बनवले आहे. ३. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षांसाठीचे वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आहेत व ३० मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या
- बैठकीत संचालक मंडळाने मंखुर केले आहेत. 3. जेथे जेथे आवश्यक वाटले तेथे तेथे मागील वर्षांची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्वर्गीकृत केलेली आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाने

भगवानजी पटेल-व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ०५०१९६९६)

टेराफॉर्म रिअलस्टेट लिमिटेड

नोंद. कार्यालय : गोदरेज कॉलिसीअम, ए विंग, १३०१, १३ वा मजला, एल्हरार्ड नगरमागे, इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत, सायन (पूर्व), मुंबई-४०० ०२२. दूष्ट्वनी : +९१–(२२)–६२७०४९००; सीआयएन: एल२७२००एमएच१९८५पीएलसी०३५८४१ वेबसाईट : www.Terraformrealstate.com; ई–मेल : secretarial@terraformrealty.com

| टीप :
 | कृत
 | 0.0 | १४ (०.१२ | १) ०.६५ | 1 2.02

 | ٥.४३
 | | १ प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ)
 | ४२०.९०
 | २९२.३६ | १७२२.०८ | १६३३.२० |
 | ३१ मा | | जी संपलेल्या तिम
 | | | @terraformrealt
क्षित वित्तीय निष् | |
 |

---|--|--|--
--
--
--
---|--
--
--|---|---|--
--|--|---
--|---|--|---
--|--|---|
| 0
 | ~ ~ ~ ~ * * *
 | | ~ ~ ` | * |

 |
 | | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक
आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व)
 | ३४.५६
 | ०.१२ | ९१.०६ | ७९.४८ |
 | | |
 | | | | 2.4 (3) | रून रु. लाखांत)
 |
|
 | गहिती म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज ब
न ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर
 | | | | ~ 3

 | ,
 | | ३ करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक
 | ४०१.९८
 | ०.१२ | 846.86 | 68.80 | अ.
इ.
 | | तपशील |
 | 38-03- | संपलेली ति
२०२४ ३१-१२-ः | | संप
०२३ ३१-०३-२०२ | तेले वर्ष
४ ३१-०३-२०२३
 |
| तपशिल
 | वार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ मार्च
 | २०२४ रोजी संपलेत | ल्या तिमाही आणि व | र्षाकरिता लेखापरीक्षि | त वित्तीय निष्कर्षांचे र

 |
 | | आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)
 |
 | | | |
 | | |
 | लेखापरि | क्षित अलेखापगि | रेक्षित लेखापरिधि | क्षेत लेखापरिक्षित | लेखापरिक्षित
 |
| एक्स्चेज
 | ची वेबसाईटस् www.bseindia.com, तसेच
 | । कपनीची वेबसाईट v | www.basantagro.c | com वर उपलब्ध आहे |

 | (इं.) लि. करीता,
 | | ४ कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)
(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)
 | \$26.56
 | (१०.७५) | ३८२.२९ | ५२.५१ |
 | वर्तनातून एकूण उत्प
ालावधीमाती चिल्ल | |) (कर, अपवादात्म
 | | 0.0 \$ 0.0 | 0.0 \$00 | ०२ ०.०१० | 0.006
 |
| दिनांक
 | : ३१/०५/२०२४
 | | | |

 | (इ.) लि. कराता,
शशिकांत भारतीया
 | | ५ कालावधीकरीता एकुण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरीत
 | ता ३२९.२९
 | (१०.७५) | ३८२.२९ | 42.48 | आ
 | ाणि/किंवा अनन्यस | साधारण बाबींपूर्व | ff)
 | (१.३ | ٥. ٤) (٥ | ९३) (०.५७ | (8.290) | (४.५७९)
 |
| ठिकाण
 | ाः मुंबई
 | | | З | भध्यक्ष आणि व्यवस्थ

 | थापकीय संचालक
 | | नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न
 |
 | | | |
 | ालावधीसाठी करपू
ाणि/किंवा अनन्यस | | /(तोटा) (अपवादात
तर)
 | न्मक
(१.३ | 0.9) (१.0 | ९३) (०.५७ | (8.290) | (૪.५७९)
 |
|
 |
 | | | |

 |
 | - | (कर पश्चात) समाविष्ट)
६ समभाग भांडवल
 | 10.10
 | 10110 | 12.4.1.0 | 10110 | ४. का
 | ालावधीसाठी करोत्त | तर निव्वळ नफा, | ,
/(तोटा) (अपवादा
 | त्मक | | | |
 |
|
 | MONEY N
 | ASTERS | LEASING | & FINANC | E LTD

 |
 | | सममाग माडवल राखीव (पूर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या
 | ४३८.७१
–
 | ४३८.७१
- | ४३८.७१
१५२४.२९ | ४३८.७१
११४२ | 20234
 | ाणि/किंवा अनन्यस
ालावधीसाठी एकुण | | तर)
उत्पन्न (कालावधीसा
 | (१.८
ठी | ۵.۵) (۵.۷ | .०९) (०.४२ | ५) (४.४६८) | (३.२१९)
 |
|
 | 4 AKASH DEEP, RO
 | | 0MH1994PLC08
SUBWAY, SANTA | | JMBAI 400054

 |
 | | लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार
 |
 | | a more the | |
 | फा/(तोटा)(करोत्तर
करोत्तर) धरुन) |) आणि इतर सर्व | र्वसामावेशक उत्पन्न
 | (0.4 | 0 | | () (une () | (2.280)
 |
|
 | Extract of Audited F
 | | | & year Ended 31s |

 | (Rs. In Lacs
 | ų | ८ प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडीत आणि
खंडीत परिचालनाकरिता)
 | ग
 | | | |
 | करात्तर) घरुन)
मभाग भांडवल | |
 | (१.८
५०. | | | | (३.२१९)
५०.०००
 |
|
 |
 | 6 | Quarter Ended | 0 | Year E

 | Ended
 | 4 | प्रधात परिवालनाकारता)
ए) मूलभूत
 | ૭.५१
 | (०.२५) | <i>د.</i> ७१ | १.२० |
 | म्रूल्यांकित राखीव
ळेबंदात दाखवल्या | | क्वेटी (मागील वर्षाः
 | च्या | | | (२.०५३) | २.४१५
 |
| Sr.
No.
 | Particulars
 | 3 Months Ended | Preceding
3 Months Ended | Corresponding
3 month Ended | Year Ended

 | Year Ended
 | | बी) सौम्यिकृत
 | ૭.५१
 | (०.२५) | ८.७१ | १.२० | ८. प्रति
 | ते समभाग प्राप्ती (प्र | ग्रत्येकी रु. १०/ <i>-</i> |
 | | | | (1.0.14) | 1.071
 |
| NU.
 |
 | 31.03.2024 | 31.12.2023
Un-Audited | 31.03.2023
Audited | 31.03.2024
Audited

 | 31.03.2023
 | 1 | टीपा :
 |
 | | | |
 | अखंडित आणि खंडि
मुलभूत/सौम्यिकृत | | ठी) (अवार्षिक)
 | (o.3 | ६३) (०.१ [.] | ६२) (०.०८ | 4) (o.298) | (०.६४४)
 |
| 1
 | Total Income from Operations
 | Audited
84.42 | 25.78 | 76.36 | 207.50

 | Audited 233.46
 | 11 | सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग
 |
 | | | | टिपा :
 | 3. 4.7 | |
 | (| | | ., (, | (
 |
| 2
 | Net Profit / (Loss) for the period
 | 07.72 | 20.70 | 10.00 | 207.00

 | 200.40
 | H | तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणा
तपशिलवार विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bs
 | The concern that is made a
 | | | त ।वत्ताय ।नष्कषाच | |
 | | |
 | | | | बंधित सभेत कंपनीन
आणि ते वैधानिक |
 |
|
 | (before Tax Exceptional and /or
 | 20.40 | 4.00 | 00.00 | 80.74

 | 67.00
 | | वरील वित्तीय निष्कर्ष ३० मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्य
संचालक मंडळाद्वारे मंजर आणि अभिलेखित करण्यात आले
 |
 | गमितीद्वारे पुनर्विलोकीत | आणि शिफारस व | हरण्यात आले आणि | ''ले
 | नेखापरिक्षित अहव | ाल'' च्या अधी | न आहेत.
 | | u 3 | | |
 |
| 3
 | extraordinary items
Net Profit / (Loss) for the period
 | 30.46 | 4.88 | 22.36 | 68.71

 | 67.89
 | ΗI | संचालक मंडळाद्वार मंजूर आणि आमलाखत करण्यात आल
३. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट)
 |
 | ा रेग्युलेशन ३३ अंतर्गत | आवश्यक असल्य | गनुसार लेखापरिक्षण | २. कप
आहे
 | | हर्ष कपनीची वेब | बसाईट www.terra
 | aformrealstate.c | com वर आणि | अनुक्रमे बीएसई | ले. च्या वेबसाईटव | र सुध्दा उपलब्ध
 |
| ľ
 | before Tax (After Exceptional
 | | | |

 |
 | | कंपनीच्या लेखापरिक्षकांनी पूर्ण केले आहे.
 |
 | | | |
 | | |
 | | | | र्डस्), रुल्स, २०१५ | (इंड एएस) ला
 |
| 4
 | and /or extraordinary items
 | 30.46 | 4.88 | 22.36 | 68.71

 | 67.89
 | 4 | ३१/०३/२०२४ रोजी संपलेल्या वर्षा दरम्यान स्थावर स्थि
३ महिन्यांकरिता आणि ३१/०३/२०२४ रोजी संपलेल्या
 |
 | | | |
 | | | य मान्यताप्राप्त लेखा
गत होण्याकरिता अ
 | | | | ठीत/पुनर्रचित केली | आहे.
 |
| 4
 | Net Profit / (Loss) for the period
after Tax (After Exceptional and
 | | | |

 |
 | | विक्रीवरिल नफ्याकरिता रु. ३६७.४२ लाख प्राप्त झाले आर्
 |
 | | | |
 | र्खातील आकडेवारी | |
 | | | | | 0
 |
|
 | /or extraordinary items
 | 30.46 | 4.88 | 22.36 | 50.85

 | 48.88
 | ╢║ | म्हणुन विचारात घेतले आहेत.
 |
 | | जटाशंकर दंबकि | ज लिमिटेड करिता | |
 | | |
 | | | संचालव | क मंडळाच्या वतीने
टेराफॉर्म रिअल |
 |
| 5
 | Total Comprehensive Income
for the period (Comprising
 | | | |

 |
 | |
 |
 | | 271066 141 49162 | सही / – | ठिकाण
 | | |
 | | | | | विमल शाह
 |
|
 | Profits / (Loss) for the period
 | | | |

 | 1
 | | तारीख : ३१.०५.२०२४
ठिकाण : मुंबई
 |
 | | | जटाशंकर पोद्दार
यापकीय संचालक | दिनांक :
 | : ३० मे, २०२४ | |
 | | | अध | व्यक्ष (डीआयएन- | ००७१६०४०)
 |
|
 | (After Tax) and other Compreh-
nsive Income (after Tax))
 | 30.46 | 4.88 | 22.36 | 50.85

 | 48.88
 | X | रण्याचा र गुजरू
 |
 | | व्यवस्थ | | |
 | | |
 | | | | |
 |
| 6
 | Equity Share Capital
 | 30.46 | 4.88 | 1.003.82 | 1,003.82

 | 1.003.82
 | ╢Ґ | जाहीर सुचना
 |
 | | TUDE | | Register
 | red Office: "Vale | cha Chamber | s", 6th Floor. Ne
 | w Link Road. O | shiwara. Andhe | eri (West). Mum | bai - 400 053. Te | : 4091 5000
 |
| 7
 | Reserves (Excluding
 | ., | | ., | .,

 | .,
 | 11 . | या नोटीसीव्दारे सर्व जनतेस कळविण्यात येते
 | AD JIU
 | TI STRU(| I UKE | JIMIIE | Fax: 40
 | 0915014/15, En | nail: investor | r@jsl.co.in , We
 | bsite: www.Jy | otistructures. | .in, CIN: L4520 | OMH1974PLC0 | 7494
 |
|
 | Revaluation Reserves) as
shown in the audited Balance
 | | | |

 |
 | 5 | की, गाव मौजे विरार, तालुका वसई, जिल्हा E
 | XTRACT OF STA
 | TEMENT OF ST | ANDALONE | AND CONSOLI | DATED AUD
 | DITED FINAN | ICIAL RESU | JLTS FOR TH
 | E QUARTER | AND YEAR | ENDED MA | RCH 31, 2024 | (Rs. In Lacs)
 |
|
 | Sheet of the previous year
 | 271.17 | 259.63 | 224.82 | 271.17

 | 224.82
 | τ | गलघर येथील सर्व्हे नंबर ४०२अ/१ मधील
 |
 | | | | |
 | Standalone | 10000 No. 10 |
 | | | onsolidate | |
 |
| 8
 | (i) Earning Per Equity Share
 | | | |

 |
 | | लॉट नंबर १२३, क्षेत्र ४१८.३१ चौ.मी. व Sr. No.
 |
 | Particula | rs | | Quarter I
 | Ended | Ye | ar Ended
 | | Quarter End | ded | Year | Ended
 |
|
 | a) Basic
b) Diluted
 | 0.68
0.68 | 0.33 | 0.49 | 0.68

 | 0.49
 | | लॉट नंबर १२४, क्षेत्र ४१८.३१ चौ.मी.,
इ. मिळकत व त्यावर असलेली गायत्री
 |
 | | | 31/03/202 | 4 31/12/202
 | 23 31/03/2023 | 31/03/202 | 24 31/03/2023
 | 31/03/2024 | 31/12/2023 | 3 31/03/2023 | 31/03/2024 | 31/03/2023
 |
| 1) T
 | he above Financial Results of the compa
 | | | |

 |
 | J | अपार्टमेंट ही इमारत, माझे अशील श्री गायत्री
 |
 | | | (Audited | (Un-Audite
 | d) (Audited) | (Audited) |) (Audited)
 | (Audited) | (Un-Audited |) (Audited) | (Audited) | (Audited)
 |
| re
 | spective meeting held on 30th May 2024.
 | - | • | | •

 |
 | 1 | तहकारी गृहनिर्माण संस्था लि, पत्ता-विरार 1
 | Total Income from
Net Profit/(Loss)
 | | | 13,004.7 |
 | | 46,302.1 1,987.5 |
 | 13,004.78 | 6,296.58
107.78 | | 46,302.14
1,953.38 | 23,107.42
 |
|
 | ne figures of the quarter ended 31st Man
nancial Year and the Un-Audited publishe
 | | | |

 |
 | | (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर, 2
3यांचे मालकीची आहे. सदर मिळकत 2
 | (before Tax, Exc
 | eptional and/or E | | items) 508.8 |
 | | |
 | | | | | (407.23)
 |
|
 | view
le above is an extract of the detail format
 | of Audited Financial | Results for the cau | uter and year ended | 31st March 2024 F

 | Filed with the Stock
 | | र्थाच मालकाचा आह. सदर मळकत 3
 | Net Profit/(Loss)
(After Exception
 | | | 508.8 | 9 107.8
 | 9 555.20 | 1,987.5 | 53 (405.71)
 | 480.18 | 107.78 | 554.61 | 1,953.38 | (407.23)
 |
| Ð
 | changes under regulation 33 of the SEE
 | I listing obligations | and disclosure req | uirements Regulation | on 2015. The full for

 | rmat of the Audited
 | 1 | तदर मिळकतीबाबत वसई विरार शहर 4
 | Net Profit/(Loss)
 |) for the period af | ter tax (After | 1,465.6 | 1 107.8
 | 555.20 | 2, 9 44.2 | 25 (405.71)
 | 1,412.31 | 107.78 | 554.61 | 2,885.51 | (407.23)
 |
|
 | nancial results for the Quarter and to
ww.bseindia.com) and on the companys
 | | | re availbale on th | e websites of the

 | Stock Exchange
 | 1 1 | नहानगरपालिका यांचेकडून बांधकाम परवानगी
 | Exceptional and
Total Comprehe
 | d/or Extraordinar | | 1,488.3 | 4 165.6
 | 69 461.71 | 2,971.7 | 6 (495.67)
 | 1,412.31 | 165.58 | 461.12 | 2,913.02 | (497.19)
 |
| ,
 | e : Mumbai
 | | indotorooonin | |

 |
 | 11 | मेळण्याकरीता अर्ज दाखल केला आहे. तरी 🌓 🤊
 |
 | ofit/(Loss) for the | | ax) | 100.0
 | | 1,011.1 | (400.01)
 | 1,412.01 | 100.00 | | 2,010.02 | (401.10)
 |
|
 | e. wullival
 | | | | H A Da

 | arukhanawala
 | | रत पित्रकतीना कोणाती तपपाना कानीना
 | Teenphong To
 | | 1 | , | |
 | | 1 |
 | | | | |
 |
|
 | d : 30th May 2024
 | | | |

 | arukhanawala
jing Director
 | | तदर मिळकतीवर कोणाही इसमाचा व्यक्तीचा,
ाहाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त 6
 | and other Comp
Equity Share Ca
 | rehensive Incom
pital (Face Value | e (after tax)]
of Rs. 2/- eac | | 5 14,358.5
 | 5 12,690.55 | 14,618.5 | 5 12,690.55
 | 14,618.55 | 14,358.55 | 12,690.55 | 14,618.55 | 12,690.55
 |
|
 | d : 30th May 2024
 | | | |

 |
 | - - | ाहाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
 | rehensive Incom
pital (Face Value
irely Equity In Na | e (after tax)]
of Rs. 2/- eac
ture | ch) 14,618.5 | 5 14,358.5
 | 55 12,690.55
- 2,800.00 | 0.0 | 2,800.00
 | - | 14,358.55 | 2,800.00 | - | 2,800.00
 |
|
 | d : 30th May 2024
 | जी व्ही पि | त्रल्म्स लि | ामिटेड |

 |
 | ד
ס
ז | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त 6
बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य 7
इक, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as s
Earnings Per Sh
 | rehensive Incom
pital (Face Value
irely Equity In Na
shown in the Aud | e (after tax)]
of Rs. 2/- eac
ture
ited Balance : | ch) 14,618.5
Sheet | 5 14,358.5
 | | 0.0 |
 | - | 14,358.55
-
- | 2,800.00 | 14,618.55
(17,174.71) | 2,800.00
 |
|
 | d : 30th May 2024
 | बी, १ला मजला, प्रवासी | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग | ााव मुलुंड लिंक रोड, गोरे | Manag
गाव पूर्व, मुंबई४००० ०६३

 | ing Director
 | ד
ס
ז
ע | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
होजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
क विद्यांक राजे का रो जांगी जी रोगिय
8
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as s
Earnings Per Sh
operations
 | rehensive Incom
apital (Face Value
irely Equity In Na
shown in the Aud
nare (for continuir | e (after tax)]
e of Rs. 2/- eac
ture
ited Balance :
ig and discon | ch) 14,618.5
Sheet
tinued | -
 | - 2,800.00 | 0.0
(13,913.44 | 00 2,800.00
4) (9,840.18)
 | - | : | 2,800.00 | -
(17,174.71) | 2,800.00
(12,955.17)
 |
|
 | d : 30th May 2024
 | बी, १ला मजला, प्रवासी
९५२३८/ ईमेल पत्ताः ल | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग | 11व मुलुंड लिंक रोड, गोरे
m वेबसाईटः www.gvfilr | Manag
गाव पूर्व, मुंबई४००० ०६३

 | ing Director
 | ।
- ट
र
र
र | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
इक, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे
आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
त्लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as s
Earnings Per Sh
operations
 | rehensive Incom
apital (Face Value
irely Equity In Na
shown in the Aud
nare (for continuir
as/ (loss) per shar | e (after tax)]
of Rs. 2/- eac
ture
ited Balance :
ng and discon
e (in INR) | ch) 14,618.5
Sheet | 9 0.01
 | - 2,800.00
 | 0.0 | 2,800.00
4) (9,840.18)
21 (0.064)
 | 0.202 | 14,358.55
-
-
0.016
0.015 | 2,800.00 | - | 2,800.00
 |
|
 | d : 30th May 2024
 | बी, १ला मजला, प्रवासी
९५२३८/ ईमेल पत्ताः छ
सीआयएनः एल९२४ | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल | IIव मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईटः www.gvfilr
सी२३८७८० | Manag
गाव पूर्व, मुंबई४०० ०६३
ms.in

 | jing Director
 | र
ह
प्र
र
र | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
इक, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे
आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
त्लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
सर्सई, जिल्हा पालघर, या पत्यावर योग्य त्या
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earnin
ote:
 | rehensive Incom
spital (Face Value
irely Equity In Na
shown in the Aud
nare (for continuir
s/ (loss) per shar
gs/ (loss) per shar | e (after tax)]
of Rs. 2/- eac
ture
lited Balance 5
ng and discon
e (in INR)
are (in INR) | 2h) 14,618.5
Sheet
tinued
0.20
0.20 | -
9 0.01
1 0.01
 | - 2,800.00

6 0.087
5 0.079 | 0.0
(13,913.44
0.42
0.40 | 2,800.00
4) (9,840.18)
21 (0.064)
3 (0.064)
 | 0.202
0.193 | 0.016
0.015 | 2,800.00
0.087
0.079 | (17,174.71)
0.412
0.395 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
 |
|
 | d : 30th May 2024
 | बी, १ला मजला, प्रवासी
९५२३८/ ईमेल पत्ताः छ
सीआयएनः एल९२४ | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
साठी लेखापरी | ााव मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईटः www.gvfil
सी२३८७८०
क्षिित एकत्रित वि | Manag
गाव पूर्व, मुंबई४०० ०६३
ms.in
ात्तीय निष्कर्कांचा

 | ling Director
३
३
ा उतारा
(रक्रम लाखात)
 | ד
1
2
2
3
3
3
3
3
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5
5 | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
इक, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे
प्रात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
असई, जिल्हा पालघर, या पत्यावर योग्य त्या
फाटोपत्री पराव्यासह कळवावा. अन्यथा
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as s
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earnin
te:
te above is an ext
 | rehensive Incom
upital (Face Value
irely Equity In Na
shown in the Aud
nare (for continuir
us/ (loss) per shar
us/ (loss) per shar
us/ (loss) per shar
us/ (loss) per shar
us/ (loss) per shar | e (after tax)]
of Rs. 2/- eac
ture
ited Balance :
og and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta | ch) 14,618.5
Sheet 1
0.20
0.20
0.20 | -
9 0.01
1 0.01
 | - 2,800.00

 | 0.0
(13,913.44
0.42
0.40 | 2,800.00
4) (9,840.18)
21 (0.064)
3 (0.064)
50r the Year er
 | -
0.202
0.193 | 0.016
0.015 | 2,800.00
-
0.087
0.079 | (17,174.71)
0.412
0.395 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
 |
| Date
 | d : 30th May 2024
जॉद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
द्र्र.: ०२२४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
 | ग्री, १ला मजूला, प्रवासी
९५२३८/ ईमेल पत्ताः ल
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वष | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
सिराठी लेखापरी
संपलेली f | ाव मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईटः www.gvfil
सी२३८७८०
क्षिित एकत्रित वि
तिमाही | Manag
गाव पूर्व, मुंबई४०० ०६३
गातीय निष्कर्षांचा
संपर

 | <mark>]ing Director</mark>
३
ा उतारा
(रक्षम लाखात)
लेल्या वर्ष
 | ा
ह
ह
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
इक्क, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे
आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
प्रसई, जिल्हा पालघर, या पत्यावर योग्य त्या
कागरोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा
सा हक हितसंबंध नाही, असे समजून सदर
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
the:
the above is an ext
ornbay Stock Excl
dited Financials
 | rehensive Incom
pital (Face Value
irrely Equity In Na
shown in the Aud
hare (for continuir
(loss) per shar
ngs/ (loss) per shar
ngs/ (loss) per shar
tract of the detail
hange under Re-
results for the (| e (after tax)]
of Rs. 2/- eac
ture
ited Balance 3
ng and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye | ch) 14,618.5
Sheet
tinued 0.20
0.20
0.20
andalone & Cons
i the SEBI (Listin
ar ended March | -
-
9 0.01
1 0.01
9 0bligation
31, 2024 a
 | - 2,800.00
- 0.087
5 0.079
Idited Financians and Disclo
are available | 0.0
(13,913.44
0.42
0.40 | 2,800.00
4) (9,840.18)
21 (0.064)
3 (0.064)
50r the Year er
 | -
0.202
0.193 | 0.016
0.015 | 2,800.00
0.087
0.079
d with the Nat
prmat of the S
re (www.nsei | (17,174.71)
0.412
0.395
tional Stock Ex
Standalone & C
ndia.com), Bo | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
 |
| Date
अ.
क्र.
 | d : 30th May 2024
नोंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
द्र.: ०२२४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपशील
 | बी, श्ला मजला, प्रवासी
९५२३८/ ईमेल पत्ताः क्ष
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
३१.०३ | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
साठी लेखापरी | ाव मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईटः www.gvfilk
सी२३८७८०
क्षिित एकत्रित वि
तिमाही
२०२३ ३१.०३.२० | Manag ภาล นูล์, มู่ลร์४०० ०६३ ms.in เสาิย โคษองห์เอเ เสาย 2000 8000 1

 | sing Director
 | र
ह
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
इक, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे
प्रात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
कागदोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा
रासा हक्ष हितसंबंध नाही, असे समजून सदर
मेळकतीवर कोणाचीही हरकत नसल्याबाबतचा
Exern देण्यात थेईल, याची नोंद घ्यावी.
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as s
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earnin
ote:
the above is an ext
ombay Stock Excf
idited Financials
cchange(www.bse
 | rehensive Incom
pital (Face Value
irrely Equity In Na
shown in the Aud
hare (for continuir
(loss) per shar
ngs/ (loss) per shar
ngs/ (loss) per shar
tract of the detail
hange under Re-
results for the (| e (after tax)]
of Rs. 2/- eac
ture
ited Balance 3
ng and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye | ch) 14,618.5
Sheet
tinued 0.20
0.20
0.20
andalone & Cons
i the SEBI (Listin
ar ended March | -
-
9 0.01
1 0.01
9 0bligation
31, 2024 a
 | - 2,800.00
- 0.087
5 0.079
Idited Financians and Disclo
are available | 0.0
(13,913.44
0.42
0.40 | 2,800.00
4) (9,840.18)
21 (0.064)
3 (0.064)
50r the Year er
 | -
0.202
0.193 | 0.016
0.015 | 2,800.00
0.087
0.079
d with the Nat
prmat of the S
le (www.nsei
By Order | (17,174.71)
0.412
0.395
ional Stock Ex
standalone & C
ndia.com), Bo
of the Board |
2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(|
| Date
अ.
क्र.
१
 | d : 30th May 2024
नॉट. कार्यालयः गाळा क्र. वी, १४
दूर.: ०२२४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलोल
तपरगील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
 | धी, १ला मजला, प्रवासी
९५२३८/ ईमेल पत्ताः ⇔
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
३१.०३
(लेखाप | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gyfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
सि साठी लेखापरी
संपलेली f
.२०२४ ३ १.१२.२
रीश्वित) (अलेखाप | ाव मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईटः www.gvfilk
सी२३८७८०
क्षिित एकत्रित वि
तिमाही
२०२३ ३१.०३.२० | Manag
गाव पूर्व, मुंबई४०० ०६३
ms.in
ात्तीय निष्ट्रप्रश्वांच्या
संपर
२३ ३१.०३.२०२४
स्त) (लेखापरीक्षित

 | s
३
द ाउतारा
(रक्वम लाखात)
लेल्या वर्ष
४ ३१.०३.२०२३
१) (लेखापरीक्षित)
 | ।
इ
र
र
र
र
र
र
र
र | हागण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
क्षेत्रज्ञ, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
क्षेक्र, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
प्रिसंध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे
आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
कागदोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा
सा हक हितसंबंध नाही, असे समजून सदर
मेळकतीवर कोणाचीही हरकत नसल्याबाबतचा
राखला देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
देनांक: ०१.०६.२०२४ वकील
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
the:
the above is an ext
ornbay Stock Excl
dited Financials
 | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
is/ (loss) per shar
gg/ (loss) per shar
gg/ (loss) per shar
gg/ (loss) per shar
tract of the detail
hange under Re-
results for the (
pindia.com) and the | e (after tax)]
of Rs. 2/- eac
ture
ited Balance 3
ng and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye | ch) 14,618.5
Sheet
tinued 0.20
0.20
0.20
andalone & Cons
i the SEBI (Listin
ar ended March | -
-
9 0.01
1 0.01
9 0bligation
31, 2024 a
 | - 2,800.00
- 0.087
5 0.079
Idited Financians and Disclo
are available | 0.0
(13,913.44
0.42
0.40 | 2,800.00
4) (9,840.18)
21 (0.064)
3 (0.064)
50r the Year er
 | -
0.202
0.193 | 0.016
0.015 | 2,800.00
0.087
0.079
d with the Nat
format of the S
ie (www.nsei
By Order
JYOTI S | (17,174.71)
0.412
0.395
itandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Gaikwad
 |
| Date
अ.
इ
१
२
 | d : 30th May 2024
नोंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
द्र.: ०२२४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपशील
 | मी, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः ca
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वध
३१.०३
(लेखाप
बार्बोपूर्वी | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
सिंगठी लेखापरी
संपलेली 1
.२०२४ ३१.१२.:
रीक्षित) (अलेखापर
(०.०४) | ाव मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेवसाईट: www.gvfil
सी२३८७८०
श्विित एकत्रित वि
तिमाही
२०२३ ३१.०३.२०
तीक्षित) (लेखापरीधि | Manag
गाव पूर्व, मुंबई४०० ०६३
ms.in
ात्तीय निष्ट्रत्रवाँचा
स्तेप्य
२३ ३१.०३.२०१४
स्त) (लेखापरीक्षित
.६२ ८१.४

 | s
३
1 उतारा
(रक्तम लाखात)
लेल्या वर्ष
४ ३१.०३.१०२३
१) (लेखापरीक्षित)
१७ १४१.००
 | र
ह
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
इक, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
असिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे
आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
बसई, जिल्हा पालघर, या पत्यावर योग्य त्या
कागदोपकी पुराव्यासह कळवावा. अन्यथा
तसा हक हितसंबंध नाही, असे समजून सदर
मेळकतीवर कोणाचीही हरकत नसल्याबाबतचा
राखला पेण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
ote:
te above is an ext
ombay Stock Excl
difted
Financials
kchange(www.bse
tace : Mumbai | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
is/ (loss) per shar
gg/ (loss) per shar
gg/ (loss) per shar
gg/ (loss) per shar
tract of the detail
hange under Re-
results for the (
pindia.com) and the | e (after tax)]
of Rs. 2/- eac
ture
ited Balance 3
ng and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye | ch) 14,618.5
Sheet
tinued 0.20
0.20
0.20
andalone & Cons
i the SEBI (Listin
ar ended March | -
-
9 0.01
1 0.01
9 0bligation
31, 2024 a
 | - 2,800.00
- 0.087
5 0.079
Idited Financians and Disclo
are available | 0.0
(13,913.44
0.42
0.40 | 2,800.00
4) (9,840.18)
21 (0.064)
3 (0.064)
50r the Year er
 | -
0.202
0.193 | 0.016
0.015 | 2,800.00
0.087
0.079
d with the Nat
format of the S
ie (www.nsei
By Order
JYOTI S | (17,174.71)
0.412
0.395
ional Stock Ex
standalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Gaikwad
 |
| Date
अ.
क्र.
२
 | d : 30th May 2024
नेंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
द्र.: ०२२४७७
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपगील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कर. अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा)
 | भी, १ला मजला, प्रवासी
९५२३८/ ईमेल पत्ताः ८८
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
३१.०३
(लेखाप
बार्बीपूर्वी
वा | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
संपलेली 1
.२०२४ ३१.९२.२
रीक्षित) (अलेखाप-
(०.०४) ः
६५.२१) (४ | ाव मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेवसाईट: www.gvfil
सी२३८७८०
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरीक्षि
२३.०६ १०५
६.३९) (७० | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ गात पूर्व, मुंबई४००००६३ गतीय निष्ट्रप्रधाँचा गतीय निष्ट्रप्रधाँचा संपर २३ ३१.०३.२०२४ ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित
.६२ ८९.४ ८३) (१४३.४४)

 | s
s
ti saitti
(रक्वम लाखात)
लेल्या वर्ष
४ ३१.०३.२०२३
१) (लेखापरीक्षित)
१७ १४१.००
४) (८५.००)
 | र
ह
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
क्रे. हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
प्रिस्क, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे
आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
कागदोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा
सा हक हितसंबंध नाही, असे समजून सदर
मेळकतीवर कोणाचीही हरकत नसल्याबाबतचा
राखला देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
देनांक: ०१.०६.२०२४ वकील
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
ote:
te above is an ext
ombay Stock Excl
difted
Financials
kchange(www.bse
tace : Mumbai | rehensive Incom
upital (Face Value
riety Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ups/ (loss) per s | e (after tax)]
of Rs. 2/- eac
ture
ited Balance 5
ng and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
re Company's | ch) 14,618.5
Sheet
tinued 0.20
0.20
0.20
andalone & Cons
the SEB (Listin
ar ended March
swebsite (www.j) | 9 0.01
1 0.01
wolidated Au
g Obligation
31, 2024 a
otistructure
 | - 2,800.00

16 0.087
5 0.079
Idited Financi-
ns and Disclo
are available
ss.in) | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
sure Requi | 00 2,800.00
4) (9,840.18)
21 (0.064)
33 (0.064)
for the Year er
rements) Reg
ubsites of the | -
0.202
0.193
 | 0.016
0.015 | 2,800.00
0.087
0.079
d with the Nat
format of the S
ie (www.nsei
By Order
JYOTI S | (17,174.71)
0.412
0.395
itandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Gaikwad |
| Date
अ.
ज्र.
२
 | d : 30th May 2024
नॉद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी निव्वळ नका/(तोटा)
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः ⇔
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
३१.०३
(लेखाप
बार्बीपूर्वी
वा | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
संपलेली 1
.२०२४ ३१.९२.२
रीक्षित) (अलेखाप-
(०.०४) ः
६५.२१) (४ | गव मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईटः www.gvfil
सी२३८७८०
क्षिित एवनजित विं
तिमाही
तिमाही
रि०२३ ३१.०३.२०
तीक्षित) (लेखापरीक्षि
२३.०६ १०५ | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ गात पूर्व, मुंबई४००००६३ गतीय निष्ट्रप्रधाँचा गतीय निष्ट्रप्रधाँचा संपर २३ ३१.०३.२०२४ ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित
.६२ ८९.४ ८३) (१४३.४४)

 | s
s
ti saitti
(रक्वम लाखात)
लेल्या वर्ष
४ ३१.०३.२०२३
१) (लेखापरीक्षित)
१७ १४१.००
४) (८५.००)
 | र
ह
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र
र | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
क्रे. हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
प्रिस्क, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे
आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
कागदोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा
सा हक हितसंबंध नाही, असे समजून सदर
मेळकतीवर कोणाचीही हरकत नसल्याबाबतचा
राखला देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
देनांक: ०१.०६.२०२४ वकील
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earnin
te:
te above is an ext
ombay Stock Exct
whay Stock Exct
adited
Financials
schange(www.bse
Place : Mumbai
teate : 29th May, 2 | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
tract of the detail
hange under Re
ensults for the (
bindia.com) and the
2024 | e (after tax)]
sofRs. 2/-eac
ture
ited Balance i
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
e Company's | ch) 14,618.5
Sheet
tinued 0.20
0.20
0.20
andalone & Cons
if the SEBI (Lister
swebsite (www.j) | 9 0.01
1 0.01
wolidated Au
g Obligatior
31, 2024
votistructure
 | - 2,600.00

6 0.087
5 0.079
Idited Financi
ns and Disclo
are available
as.in) | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
soure Requil
on the we | 00 2,800.00
(9,840.18)
21 (0.064)
33 (0.064)
70 the Year er
rements) Reg
bisites of the
 | 0.202
0.193
Inded March 3
Julations, 201
National Sto | 0.016
0.015 | 2,800.00
0.087
0.079
d with the Nat
format of the S
ie (www.nsei
By Order
JYOTI S | (17,174.71)
0.412
0.395
itandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son |
2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(|
| Date
अ.
क्र.
२
 | d : 30th May 2024
नोंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपशील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कर, अयवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोप्त अयवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोप्त अयवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः ⇔
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
३ १.०३
(लेखाप
बार्बीपूर्वी
वा (1
बा | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
रिसाठी लेखापरी
संपलेली 1
(उलरेखाप
(उ.०४)
(अलेखाप
(०.०४)
इ६५.२१)
(४)
(४)
(४)
(४)
(४)
(४)
(४)
(४)
(४)
(४ | ाव मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेवसाईट: www.gvfil
सी२३८७८०
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरीक्षि
२३.०६ १०५
६.३९) (७० | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ गातीय निष्ट्रुषाँचा गतीय निष्ट्रुषाँचा ग्रिय निष्ट्रुषाँचा रिवे हिरूत रिवे हिरूत रे१.०३.२०१४ (लेखापरीक्षित
(हर ८१.४
८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४

 | s
s
s
t Sciti
(रक्षम लाखात)
लेल्या वर्ष
x ३१.०३.२०२३
y (लेखापरीक्षित)
y १४१.००
x (८५.००)
x (८५.००)
 | | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
इक्क, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
अंक, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
अंत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
क्रागदोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा
कागदोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा
सा हक्क हितसंबंध नाही, असे समजून सदर
मेळकतीवर कोणाचीही हरकत नसल्याबाबतचा
राखला देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
देनांक: ०१.०६.२०२४ वकील
(अँड. कल्पना एस. म्हात्रे)
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earnin
te:
te above is an ext
ombay Stock Exct
whay Stock Exct
adited
Financials
schange(www.bse
Place : Mumbai
teate : 29th May, 2 | rehensive Incom
upital (Face Value
tietly Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ups/ (loss) per | e (after tax)]
sofRs. 2/-eac
ture
ited Balance i
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
company's
ECCS
611, Tulsia | th) 14,618.5
Sheet
tinued 0.20
0.20
0.20
andalone & Cons
if the SEBI (Listin
swebsite (www.j) | 0.01
0.01
0.01
0.01
g Obligation
31, 2024
votistructure
 | - 2,600.00

6 0.087
5 0.079
dited Financi
ns and Disclo
are available
as.in) | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
ssure Requil
on the we | 2,800.00
(9,840.18)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(| 0.202
0.193
Inded March 3
Julations, 201
National Sto
 | 0.016
0.015
5. The full fo
cok Exchang | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.087
0.079 | (17,174.71)
0.412
0.395
itandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(|
| Date
अ.
इ
२
२
२
२
४
५
 | d : 30th May 2024
नोंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी नव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्यसमावेशक उत्पन्न (काल
 | ग्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः c:
सीआयएन: एल१२४
या तिमाही/वध
३१.०३
(लेखाप
बार्बीपूर्वी
वा (1
बा (1
बा | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
रिसाठी लेखापरी
संपलेली 1
(उलरेखाप
(उ.०४)
(अलेखाप
(०.०४)
इ६५.२१)
(४)
(४)
(४)
(४)
(४)
(४)
(४)
(४)
(४)
(४ | गव मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईंट: www.gvfil
सी२३८७८०
दिि प्दा दि प्दा दि त दि
तिमाही
रि२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरीक्षि
२३.०६ १०५
६.३९) (७०
६.३९) (७०. | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ गातीय निष्ट्रुषाँचा गतीय निष्ट्रुषाँचा ग्रिय निष्ट्रुषाँचा रिवे हिरूत रिवे हिरूत रे१.०३.२०१४ (लेखापरीक्षित
(हर ८१.४
८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४

 | s
s
s
t Sciti
(रक्षम लाखात)
लेल्या वर्ष
x ३१.०३.२०२३
y (लेखापरीक्षित)
y १४१.००
x (८५.००)
x (८५.००)
 | | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
इक्क, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
अंक, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
अंत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
क्रागदोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा
कागदोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा
सा हक्क हितसंबंध नाही, असे समजून सदर
मेळकतीवर कोणाचीही हरकत नसल्याबाबतचा
राखला देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
देनांक: ०१.०६.२०२४ वकील
(अँड. कल्पना एस. म्हात्रे)
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earnin
te:
te above is an ext
ombay Stock Exct
dited
Financials
schange(www.bse
Nace : Mumbai
Nate : 29th May, 2 | rehensive Incom
upital (Face Value
tietly Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ups/ (loss) per | e (after tax)]
of Rs. 2/-eact
ture
ited Balance 5
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
e Company's
ECC S
611, Tulsia
Website | th) 14,618.5
Sheet
tinued 0.20
0.20
0.20
andalone & Cons
if the SEBI (Listin
swebsite (www.j) | 9 0.01
1 0.01
colidated Au
g Obligation
g Obligation
al, 2024
votistructure
 | - 2,800.00

16 0.087
5 0.079
Idited Financi
ns and Disclo
are available
as.in) | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
osure Requilion
on the we
viiii to the we
viii to to the we
viii to the we
viii to to the we
viii to to the we
vii | 2,800.00
(9,840.18)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(1,0064)
(| 0.202
0.193
Inded March 3
Julations, 201
National Sto | 0.016
0.015
5. The full fo
cok Exchang | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.087
0.079
 | (17,174.71)
0.412
0.395
itandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(|
| Date
अ.
इ
२
२
२
२
४
५
 | d : 30th May 2024
नेंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४७७
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी नत्य्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी फ्रोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
पका/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशव
(करोत्तर) धरुन)
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः ⇔
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
३१.०३
(लेखाप
शार्बीपूर्वी
वा (1
वा)
गवधीसाठी
5 उत्पन्न | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
१०एमएच१९८९पीएल
रिसाठी लेखापरी
संपल्तेली 1
.२०२४ ३१.९२.:
रीक्षित) (अलेखापर
(०.०४) ः
६५.२१) (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४: | na मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईट: www.gvfil
स्री२३८७८०
स्रित एकत्रित वि
तिमाही
२३.०२३ ३१.०३.२०
सिक्षित) (लेखापरीवि
२३.०६ १०५
६.३९) (७०
६.३९) (८८.:
६.३९) (८८.: | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ गात पूर्व, मुंबई४००००६३ गतीय निष्ट्रप्रधाँच्या गतीय निष्ट्रप्रधाँच्या रचे ३१.०३.२०२४ रते दिस्त (लेखापरीक्षित .६२ ८१.४ ८३) (१४३.४४ ८३) (४२.८५ ६८) (४२.८५

 | sing Director
 | | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
इक, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे
आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
बसई, जिल्हा पालघर, या पत्यावर योग्य त्या
फायतेपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा
त्राख हो हे हित्संबंध नाही, असे समजून सदर
मेळकतीवर कोणाचीही हरकत नसल्याबाबतचा
राखला देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
देतांक: ०१.०६.२०२४ वकील
(अँड. कल्पना एस. म्हात्रे)
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earnin
te:
te above is an ext
ombay Stock Exct
dited
Financials
schange(www.bse
Nace : Mumbai
Nate : 29th May, 2 | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ract of the detail
hange under Re
results for the (
aindia.com) and the
cost of the detail
hange under Re
results for the (
aindia.com) and the
cost of the detail
hange under Re
set of the detail hange under Re
set of the detail
hange under Re
set of the detail hange under Re
set of the de | e (after tax)]
of Rs. 2/-eac
ture
ited Balance :
ig and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
State & ye
he Company's
EEC S
611, Tulsia
Website
CIN | th) 14,618.5
Sheet
tinued
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.2 | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
 | - 2,800.00

5 0.087
5 0.079
Idited Financia
ns and Disclo
are available
as.in) | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
sure Requi
on the we
VIIT
t, Mumbi
t, Mumbi
e No.: 0
26 | 2,800.00
(9,840.18)
(1 (0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
for the Year er
rements) Reg
bisites of the
ED
ai - 400 00
(22-22851) | 0.202
0.193
aded March 3
ulations, 201
National Sto
21
303 Fax: 1
 | 0.016
0.015
31, 2024 filed
5. The full fo
ck Exchang | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079 | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Ex-
standalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
any Secretary | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Gaikwad
(ACS 31201) |
| Date
अ.
इ.
२
२
२
२
२
२
२
 | d : 30th May 2024
नोंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपशील
प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न
कर, अयवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
न्मफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशव
(करोत्तर) घरन)
समभाग भांडवल
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः ⇔
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
३१.०३
(लेखाप
शार्बीपूर्वी
वा (1
वा)
गवधीसाठी
5 उत्पन्न | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
१०एमएच१९८९पीएल
रिसाठी लेखापरी
संपल्तेली 1
.२०२४ ३१.९२.:
रीक्षित) (अलेखापर
(०.०४) ः
६५.२१) (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४: | गव मुलुंड लिंक रोड, गोरे
m वेबसाईट: www.gvfil
सरी२३८७८०
दिि प्रहाति दि
तिमाही
र०२३ ३१.०३.२०
तिमिक्षन) (लेखापरीधि
२३.०६ १०५
६.३९) (७०
६.३९) (७०
६.३९) (८८.: | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ गात पूर्व, मुंबई४००००६३ गतीय निष्ट्रप्रधाँच्या गतीय निष्ट्रप्रधाँच्या रचे ३१.०३.२०२४ रते दिस्त (लेखापरीक्षित .६२ ८१.४ ८३) (१४३.४४ ८३) (४२.८५ ६८) (४२.८५

 | sing Director
 | | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
इक, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे
आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
बसई, जिल्हा पालघर, या पत्यावर योग्य त्या
फायतेपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा
त्राख हो हे हित्संबंध नाही, असे समजून सदर
मेळकतीवर कोणाचीही हरकत नसल्याबाबतचा
राखला देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
देतांक: ०१.०६.२०२४ वकील
(अँड. कल्पना एस. म्हात्रे)
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning;
2. Diluted earnin
te:
te above is an ext
ombay Stock Excf
the above is an ext
ombay Stock
Excf
the above is an ext
on a state and the state
change (www.bse
tate : 29th May, 2
state : 29th May, 2 | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ract of the detail
hange under Re
results for the (
aindia.com) and the
cost of the detail
hange under Re
results for the (
aindia.com) and the
cost of the detail
hange under Re
set of the detail hange under Re
set of the detail
hange under Re
set of the detail hange under Re
set of the de | e (after tax)]
of Rs. 2/-eac
ture
ited Balance :
ig and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
State & ye
he Company's
EEC S
611, Tulsia
Website
CIN | th) 14,618.5
Sheet
tinued
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.2 | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00

 | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
sure Requi
on the we
VIIT
t, Mumbi
t, Mumbi
e No.: 0
26 | 2,800.00
(9,840.18)
(1 (0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
for the Year er
rements) Reg
bisites of the
ED
ai - 400 00
(22-22851) | 0.202
0.193
aded March 3
ulations, 201
National Sto
21
303 Fax: 1 | 0.016
0.015
11, 2024 filed
5. The full fo
ick Exchang
022-2282 |
2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079 | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Ex-
standalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
any Secretary | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(|
| Date
अ.
इ. २
२
२
२
२
२
२
 | d : 30th May 2024
नेंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४७७
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी नत्य्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी फ्रोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
पका/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशव
(करोत्तर) धरुन)
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः ⇔
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
३१.०३
(लेखाप
शार्बीपूर्वी
वा (1
वा)
गवधीसाठी
5 उत्पन्न | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
१०एमएच१९८९पीएल
रिसाठी लेखापरी
संपल्तेली 1
.२०२४ ३१.९२.:
रीक्षित) (अलेखापर
(०.०४) ः
६५.२१) (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४: | na मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईट: www.gvfil
स्री२३८७८०
स्रित एकत्रित वि
तिमाही
२३.०२३ ३१.०३.२०
सिक्षित) (लेखापरीवि
२३.०६ १०५
६.३९) (७०
६.३९) (८८.:
६.३९) (८८.: | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ गात पूर्व, मुंबई४००००६३ गतीय निष्ट्रप्रधाँच्या गतीय निष्ट्रप्रधाँच्या रचे ३१.०३.२०२४ रते दिस्त (लेखापरीक्षित .६२ ८१.४ ८३) (१४३.४४ ८३) (४२.८५ ६८) (४२.८५

 | sing Director
 | | हागण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त 6 शेजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य 8 शेजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य 8 शेजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य 8 श्रिक, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस 8 प्रात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली 8 लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका 8 फारादोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा 9 प्रात्य के हित्संबंध नाही, असे समजून सदर 9 येळकतीवर कोणाचीही हरकत नसल्याबाबतचा 7 राखला देण्यात येईल, याची नोंद घ्यावी. 8 देतांक: ०१.०६.२०२४ वकील (अँड. कल्पना एस. म्हात्रे) 9
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning;
2. Diluted earnin
te:
te above is an ext
ombay Stock Excf
the above is an ext
ombay Stock
Excf
the above is an ext
on a state and the state
change (www.bse
tate : 29th May, 2
state : 29th May, 2 | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ract of the detail
hange under Re
results for the (
aindia.com) and the
cost of the detail
hange under Re
results for the (
aindia.com) and the
cost of the detail
hange under Re
set of the detail hange under Re
set of the detail
hange under Re
set of the detail hange under Re
set of the de | e (after tax)]
of Rs. 2/-eac
ture
ited Balance :
ig and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
State & ye
he Company's
EEC S
611, Tulsia
Website
CIN | ch) 14,618.5
Sheet
tinued 0.20
0.20
0.20
andalone & Cons
the SEB (Listin
ar ended March
swebsite (www.jt
SERVI
ani Chambe
e: www.imeet
- L74110M
DITED FINAN | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00

5 0.087
5 0.079
Idited Financia
ns and Disclo
are available
as.in)
 | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
osure Requilion
on the we
viii the we
vii the we
vi | 2,800.00
4) (9,840.18)
21 (0.064)
33 (0.064)
50 the Year er
rements) Reg
bisites of the
ED
ai – 400 00
122-228513
RTER AND Y | 0.202
0.193
Ided March 3
Julations, 201
National Sto
21
303 Fax: 1
FAR ENDE | 0.016
0.015
11, 2024 filed
5. The full fo
ick Exchang
022-2282
D MARCH
CONS | 2,800.00
0.087
0.079
1 with the Nation
mat of the Satisfies (www.nsei
By Order
JYOTI S
Comp
23177
31, 2024
SOLIDATED | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
istandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
any Secretary
(F
 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Galkwad
(ACS 31201) |
| Date
अ.
इ
१
२
२
४
५
५
 | d : 30th May 2024
नोंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
द्र.: ०२२४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरील
प्रवर्तनात्- एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी निव्वळ नषा/(तोटा)
कालावधीसाठी करोग्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नषा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
नप्न)(तोटा) (करोग्तर) आणि इतर सर्वसमावेशव
(करोग्तर) धरुन)
समभाग भांडवल
प्रवी समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे द. मू.)
(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः c:
सीआयएन: एल२२४
या तिमाही/वध
३१.०३
(लेखाप
बार्बोपूर्वी
वा
1ावधीसाठी
३ उत्पन्न
९४ | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
रिंसाठी लेखापरी
संपलेली 1
.२०२४ ३१.१२.:
रीक्षित) (अलेखाप
(०.०४) ः
६५.२१) (४
६५.२१) (४
३५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४) | गव मुलुंड लिंक रोड, गोरे
m वेबसाईट: www.gvfil
सी२३८७८०
श्चित एवत्रत्रित दि
तिमाही
रिवेदा ३१.०३.२०
तिमित) (लेखापरीहि
२३.०६ १०५
६.३९) (७०.
६.३९) (७०.
६.३९) (८८.:
६.३९) (८८.:
६.३९) (८८.: | Manag गाव पूर्व, मुंबई४००० ०६३ ms.in रतीय निष्ठ्रुषाँचा रदे ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित
(लेखापरीक्षित
(१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५ ६८) (४२.८५ ९७) (०.००४७

 | ing Director
 | प क क द ती क ते के कि | हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त
बोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य
इक, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस
प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे
आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली
लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका
बसई, जिल्हा पालघर, या पत्यावर योग्य त्या
फायतेपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा
त्राख हो हे हित्संबंध नाही, असे समजून सदर
मेळकतीवर कोणाचीही हरकत नसल्याबाबतचा
राखला देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
देतांक: ०१.०६.२०२४ वकील
(अँड. कल्पना एस. म्हात्रे)
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning;
2. Diluted earnin
te:
te above is an ext
ombay Stock Excf
the above is an ext
ombay Stock Excf
the above is an ext
on a
state and the state
change (www.bse
tate : 29th May, 2
state : 29th May, 2 | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ract of the detail
hange under Re
results for the (
aindia.com) and the
cost of the detail
hange under Re
results for the (
aindia.com) and the
cost of the detail
hange under Re
set of the detail hange under Re
set of the detail
hange under Re
set of the detail hange under Re
set of the de | e (after tax)]
of Rs. 2/-eact
ture
ited Balance 1
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
te Company's
EEC S
511, Tulsia
Website
CIN | ch) 14,618.5
Sheet
tinued 0.20
0.20
0.20
andalone & Cons
the SEB (Listin
ar ended March
swebsite (www.jt
SERVI
ani Chambe
e: www.imeet
I - L74110M
JDITED FINAN
Quar | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00

 | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
issure Requilion
on the we
villet in Murriba
t, Murriba
e No.: 0
26
THE QUAI | 2,800.00
4) (9,840.18)
21 (0.064)
33 (0.064)
50 the Year errements) Reg
bibsites of the
ED
ai - 400 02
22-22851
RTER AND Y | 21
21
203 Fax: 0
203 Fax: 0
21
203 Fax: 0
200 Fax: 0
20 | 0.016
0.015
5. The full fo
ck Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079 | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
istandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son
any Secretary
(F
 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
 |
| Date
अ.
इ
२
२
२
२
२
२
२
२
२
२
 | d : 30th May 2024
नेंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
द्र.: ०२२४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनात्- एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी पक्त्येत अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर भिव्वळ नफा/(तोटा)
(क्रोटा (अयोठा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशव
(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलध्र्त
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः c:
सीआयएन: एल२२४
या तिमाही/वध
३१.०३
(लेखाप
बार्बोपूर्वी
वा
1ावधीसाठी
३ उत्पन्न
९४ | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
रिंसाठी लेखापरी
संपलेली 1
.२०२४ ३१.१२.:
रीक्षित) (अलेखाप
(०.०४) ः
६५.२१) (४
६५.२१) (४
३५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४) | गव मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईट: www.gvfil
सी२३८७८०
दिमाही
रिव्रेट ३ ११.०३.२०
तिमाही
(लेखापरीधि
२३.०६ १०५
६.३९) (७०
६.३९) (७०
६.३९) (८८.:
६.३९) (८८.:
६.३९) (८८.: | Manag गाव पूर्व, मुंबई४००० ०६३ ms.in रतीय निष्ठ्रुषाँचा रदे ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित
(लेखापरीक्षित
(१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५ ६८) (४२.८५ ९७) (०.००४७

 | ing Director
 | प क क द ती क ते के कि | हागण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त 6 शेजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य 8 शेजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य 8 शेजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य 8 श्रिक, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस 8 प्रात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली 8 लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका 8 फारादोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा 9 प्रात्य के हित्संबंध नाही, असे समजून सदर 9 येळकतीवर कोणाचीही हरकत नसल्याबाबतचा 7 राखला देण्यात येईल, याची नोंद घ्यावी. 8 देतांक: ०१.०६.२०२४ वकील (अँड. कल्पना एस. म्हात्रे) 9
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning;
2. Diluted earnin
te:
te above is an ext
ombay Stock Excf
the above is an ext
ombay Stock Excf
the above is an ext
on a state and the state
change (www.bse
tate : 29th May, 2
state : 29th May, 2 | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ract of the
detail
hange under Re
results for the (
aindia.com) and the
cost of the detail
hange under Re
results for the (
aindia.com) and the
cost of the detail
hange under Re
set of the detail hange under Re
set of the detail
hange under Re
set of the detail hange under Re
set of the de | e (after tax)]
of Rs. 2/-eact
ture
ited Balance 1
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
te Company's
EEC S
511, Tulsia
Website
CIN | th) 14,618.5
Sheet
tinued
0.20
0.20
0.20
andalone & Cons
if the SEBI (Listin
are anded March
swebsite (www.jp
SERVI
ani Chambe
e: www.imeet
I - L74110M
JDITED FINAN
Quar
31.03.2024 31. | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00
- 0.087
.5 0.079
wited Financia
are available
are available
s.in)
S LIM
Mana Point
s.in Phon
PLC14232
ULTS FOR
ANDALONE
 | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
osure Requilion
on the we
viii the we
vii the we
vi | 2,800.00
4) (9,840.18)
21 (0.064)
33 (0.064)
50 the Year er
rements) Reg
bisites of the
ED
ai – 400 00
1/22-228513
RTER AND Y
inded | 0.202
0.193
Ided March 3
Julations, 201
National Sto
21
303 Fax: 1
FAR ENDE | 0.016
0.015
11, 2024 filed
5. The full fo
ick Exchang
022-2282
D MARCH
CONS | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.0000000000 | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
istandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son
any Secretary
(F
 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Galkwad
(ACS 31201) |
| Date
अ.
ज़न.
ज़न.
१
२
२
४
५
६
७
 | d : 30th May 2024
नेंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
द्र.: ०२२४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनात्- एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी पक्त्येत अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर भिव्वळ नफा/(तोटा)
(क्रोटा (अयोठा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशव
(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलध्र्त
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः a
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
इ१.०३
(लेखाप
बार्बीपूर्वी
वा (1
वा
रावधीसाठी
5 उत्पन्न
९४ | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
१०एमएच१९८४पीएल
रिसाठी लेखापरी
रिश्वे श्वे हिल
रीक्षित) (अलेखाप
(०.०४) :
६५.२१) (४:
६५.२१) (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
३५.२८ ९१)
२५.२८ (४:
०.००३९ (०.०
०.००३९ (०.० | गव मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेवसाईट: www.gvfil
स्री२३८७८०
श्चित एवरुत्रित वि
तिमाही
२२०२३ ३१.०३.२०
सिक्षित) (लेखापरीधि
२३.०६ १०५
६.३९) (७०.
६.३९) (८८.
६.३९) (८८.
६.३९) (८८.
६.३९) (८८. | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ ms.in रतीय निष्ट्रप्रधाँच्या रतीय निष्ट्रप्रधाँच्या रदे १९७३.२०२४ (लेखापरीक्षित
(२२) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५ ६८) (४२.८५ ९५४ ९४४६.२ ९७) (०.००४७ ९७) (०.००४७

 | sing Director
 | प क क द ती क ते के कि | التابي
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
ote:
te above is an ext
ombay Stock Excl
odited Financials
(change(www.bse
Place : Mumbai
tate : 29th May, 2
Financials
(change(www.bse
Place : Mumbai
tate : 29th May, 2
STANDALONE
 | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
is/ (loss) per shar
gg/ (loss) per shar
gg/ (loss) per shar
gg/ (loss) per shar
tract of the detail
hange under Re-
results for the (
aindia.com) and the
comparison of the
co | e (after tax)]
of Rs. 2/-eact
ture
ited Balance 1
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
te Company's
EEC S
511, Tulsia
Website
CIN | th) 14,618.5
Sheet
tinued
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0 | e olidated Au
g Obligation
31, 2024 a
ootistructure | - 2,800.00
- 0.087
.5 0.079
dited Financii
ns and Disclo
are available
as.in)
S LIM
man Point
s.in Phon
PLC14232
ULTS FOR
ANDALONE
1.03.2023 3
Audited
400.00
 | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
ssure Requi
on the we
visure Requi
on the visure Requi
visure Requi
vi | 2,800.00
(9,840.18)
(1 (0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
for the Year er
rements) Reg
ubsites of the
ED
ai – 400 00
(22-22851)
RTER AND Y
and
RTER AND Y | 21
303 Fax:
(EAR ENDE
31.03.2024
Audited
354.71 | 0.016
0.015
11, 2024 filed
5. The full fo
bck Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende
31.12.2023
Unaudited
35.00 | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.087
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097 | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
itandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
any
Secretary
(F
Year
31.03.2024
Audited
644.50 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
(change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Gaikwad
(ACS 31201)
S . in Lacs)
Ended
31.03.2023
Audited
852.61 |
| Date
अ.
ज़न.
ज़न.
१
२
२
४
५
६
७
 | d : 30th May 2024
नेंदि. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४७७
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी नत्य्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर, अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कात
नम्जा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशव
(करोत्तर) धरुन)
समभाग भांडवल
प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे द. मू.)
(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलघूत
:
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः a
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
इ१.०३
(लेखाप
बार्बीपूर्वी
वा (1
वा
रावधीसाठी
5 उत्पन्न
९४ | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८४पीएल
रिंसाठी लेखापरी
(स्राठी लेखापर
(उ.०४)
३५.२१) (४'
३५.२१) (४'
३५.२८ (४'
३५.२८ (४'
३५.२८ (४'
३५.२८ (४'
३५.२८ (४'
२५.२८ (४'
२५.२८ (४'
१४६.२८ ९१)
०.००३९ (०.०
०.००३९ (०.०
०.००३९ (०.०
०.०० | na मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईट: www.gvfil
स्वी२३८७८०
शिव एकत्रित वि
तिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरीक्षि
२३.०६ १०५
६.३९) (७०.
६.३९) (७०.
६.३९) (८८.'
४६.२८ ९१४६
००५१) (०.००'
२०४१) (०.००' | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ ms.in रतीय निष्टरुषाँचा देश.०३.२०२४ (लेखापरीक्षित
(लेखापरीक्षित
(देश) ६२ ८१.४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५ ६८) (४२.८५ ९७) (०.००४७ ९७) (०.००४७ रतीय निष्टरुषाँचा राँग

 | sing Director
(रक्रम लाखात)
लेल्या वर्ष
४ ३१.०३.२०२३
१) (लेखापरीक्षित)
४) (८५.००)
४) (८५.००)
४) (८५.००)
4) (१०२.७४)
(२१४६.२८
9) (०.०११२)
1 उतारा
(रक्रम लाखात)
 | प क क द ती क ते के कि | التابي
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
ote:
te above is an ext
ombay Stock Excl
dited Financials
(change(www.bse
Place : Mumbai
tate : 29th May, 2
Place : Mumbai
tate : 29th May, 2
Fivesstor@ime
STANDALONE
 | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
react of the detail
hange under Re-
results for the (
aindia.com) and the
comparison of the
comparison of the
sindia.com (loss) per shar
tract of the detail
hange under Re-
results for the (
aindia.com) and the
comparison of the
comparison of the
share of the detail
hange under Re-
comparison of the
comparison of the
share of the detail
hange under Re-
comparison of the
comparison of the
compari | e (after tax)]
of Rs. 2/-eact
ture
ited Balance 1
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
te Company's
EEC S
511, Tulsia
Website
CIN | h) 14,618.5
Sheet
tinued 0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.20
0.2 | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00
- 0.087
5 0.079
Idited Financii
ns and Disclo
are available
as.in)
S LIN
man Point
s.in Phon
LC14232
ULTS FOR
ANDALONE

 | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
sure Requit
on the we
VIIT
t, Murnb:
t, Murnb | 2,800.00
4) (9,840.18)
21 (0.064)
33 (0.064)
50 the Year errements) Reg
9) bisites of the
ED
ai – 400 00
122-228511
RTER AND Y
50 ded
31.03.2023
Audited | 21
303 Fax: 0
7EAR ENDE
31.03.2024
Audited
354.71
231.69 | 0.016
0.015
31, 2024 filed
5. The full fo
ck Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11) | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.000
0.000
0.0000000000
 | (17,174.71)
0.412
0.395
Standalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
bany Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S . in Lacs)
Ended
31,03,2023
Audited
852.61
6.44 |
| Date
अ.
इ
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
 | d : 30th May 2024
नोंद. कार्यालयः गाळा क्र. वी, १४
दूर.: ०२२४४४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपग्रील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी विन्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी विन्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करपूर्व, अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न
(करोत्तर) प्रस्न)
सममाग भांडवल
प्रती सम्भाग प्रांडवल
प्रती सम्भाग प्रांडवल
प्रवा सम्भाग प्रांडवल
प्रती सम्भाग प्रांडवल
प्रती सम्भाग प्रांडवल
प्रती सम्भाग स्रांडवल
प्रती सम्भाग प्रांडवल
प्रती सम्भाग क्रांडवल
प्रती सम्भाग द्रांडवल
प्रती सम्भाग क्रांडवल
प्रती सम्भाग क्रांडवल
प्रती सम्भाग क्रांडवल
प्रती सम्भाग क्रांडवल
प्रती सम्भाग क्रांडवल
प्रती सम्मान क्रांडवल
प्रती सम्भाग क्रांडवल
प्रती सम्भाग
क्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडवल
स्रांडव | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः a
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
इ१.०३
(लेखाप
बार्बांपूर्वी
वा (1
वा (1
वा (1
वा २
रया तिमाही/वष | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८४पीएल
रिसाठी लेखापरी
(अलेखाप
(०.०४)
३६५.२१) (४१
३५.२८ (४१
३५.२८ (४१
३५.२८ (४१
३५.२८ (४१
२५.२८ (४१
२५.२८ (४१
२५.२८ (४१
२५.२८ (४१
२५.२८ (४१
२५.२८ (४१
२५.२८ (४१
२५.२८ (४१
२५.२८ (४१)
२०००३९ (०.०
२०००३९ (०.०
रिसाठी लेखापरी | na मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईट: www.gvfil
स्वी२३८७८०
शित एकत्रित दि
तिमाही
२२०२३ ३१.०३.२०
तीक्षित) (लेखापरीक्षि
२३.०६ १०५
६.३९) (७०.
६.३९) (७०.
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
१.३९) (०.००'
१.३८९ ९१४६
२०५१) (०.००' | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ ms.in तियि निष्ट्र्यापरीक्षित दिये दरे १९७३ (रोखापरीक्षित .६२ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ९८) (४२.८५) ९८४,२८५ ९७) (०.००४७ ९७) (०.००४७ तीय संपर

 | I उता रा (रक्वम लाखात) लेल्या वर्ष ४ ३१.०३.२०२३ १) (लेखापरीक्षित) १७ (२४२.००) ८) (८५.००) ८) (८५.००) ८) (८५.००) ८) (८५.००) ८) (८५.२०४) ८) (८५.२०४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ९४४.००२ ९४४.००२ ९४.००२ ४) (१०२.७४) २४.००२ ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१०२.७४) ८) (१४४.०२) ८) (१४४.०२) ८) (१४४.०२) ८) (१४४.०२) ८) (१४४.०२) ८) (१४४.०२) ८) (१४४.०२) ८) (१४४.०२) ८) (१४४.०२) ८) (१४४.०२) ८) (१४४.०२) ८) (१४४.०२) ८) (
 | प क क द ती क ते के कि | التابي 1 Total revenue from operations 2 Net Profit / (Loss) for the period before Tax 3 Net Profit / (Loss) for the period after Tax (at
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earning
2. Diluted earning
te:
te above is an ext
ombay Stock Exct
dited Financials
schange(www.bse
Nace : Mumbai
Nate : 29th May, 2
STANDALONE
 | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
react of the detail
hange under Re-
results for the (
and a.com) and the
and a.com) and the
cost of the detail
hange under Re-
gand of the
cost of the detail
hange under Re-
solution (for the detail
hange under Re | e (after tax)]
sofRs. 2/-eac
ture
ited Balance :
ig and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Station 30 o | th) 14,618.5 Sheet 0.20 inued March swebsite (www.j) inued inued Inue inue Inue | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00
 | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
sure Require
on the we
VIIT
t, Murnbit
e No.: 0
26
THE QUAI
THE QUAI
Year E
1.03.2024
Audited
644.50
3.25
3.25
 | 2,800.00
(9,840.18)
(1 (0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
for the Year er
rements) Reg
bisites of the
ED
ai – 400 0
(22-22851)
RTER AND Y
anded
31.03.2023
Audited
852.61
6.44
6.44
6.42 | 21
303 Fax: 0
(202
0.193
added March 3
ulations, 201
National Store
21
303 Fax: 0
(2
31.03.2024
Audited
331.69
231.69
231.69
231.69 | 0.016
0.015
31, 2024 filed
5. The full fo
cock Exchang
022-2282
D MARCH
022-2282
D MARCH
031.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11) | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.0000
0.000000
 | (17,174.71)
0.412
0.395
tional Stock Eb
tiandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
trany Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(change and
consolidated
mibay Stock
of Directors
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S . in Lacs)
S . in Lacs)
S . in Lacs
S . in Lacs |
| Date
अ.
इ
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
 | d : 30th May 2024
नेंदि. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४७७
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी नत्य्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर, अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कात
नम्जा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशव
(करोत्तर) धरुन)
समभाग भांडवल
प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे द. मू.)
(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलघूत
:
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः a
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
इ१.०३
(लेखाप
बार्बीपूर्वी
वा (1
वा
रावधीसाठी
5 उत्पन्न
९४ | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
रिंसाठी लेखापरी
संपलेली रिं
रीधित) (अलेखाप
(०.०४) :
६५.२१) (४:
६५.२१) (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
२५.२८ (४:
२५.२८ (४:
२५.२८ (४:
२०००३९ (०.०
०.००३९ (०.०
रिंसाठी लेखापरी
संपलेली 1
.२०२४ ३१.१२. | na मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेवसाईट: www.gvfil
सी२३८७८०
सित एकत्रित दि
तिमाही
रिक्षेत (लेखापरीदि
२२२३ ३१.०३.२०
तिमही
तिमाही
२०२३ ३१.०३.२०
(७०००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.००)
(०.०0)
(०.०0)
(०.०0)
(०.०0)
(०.०0)
(०.०0)
(०.०0)
(०.०0)
(०.०0)
(०.०0)
(०.०0)
(०.०0)
(०.०0)
(०.०0)
(०.०0)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(०.00)
(0.00)
(0.00)
(0.00)
(0.00)
(0.00)
(0.00)
(0.00)
(0.00)
(0.00)
(0. | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ ms.in रतीय निष्क्रभाँचा संपर ३१.०३.२०२३ २३ १९७३ (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५) ६८) (४२.८५) ९७) (०.००४७ ९७) (०.००४७ तीय निष्क्रधाँचा संपर २३

 | I उतारा (रक्वम लाखात) लेल्या वर्ष ४ ३१.०३.२०२३ १) (लेखापरीक्षित) ८८५.००) ८८५.००) ५) (१०२.७४) ८८५.००) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४२) ५८ ५८ ५८ ५८ ५८ ५८ ५२४६.२८ ५०.०१९२२ ५४४ ५४४ ५४४ ५४४ ५४४ ५४४ ५४४ ५४ ५४ ५४ ५२९२.२०२२ ५४ ५४ ५४ ५४ ५४ ५४ ५४ ५४ ५४ <td< td=""><th></th><td>التابير 1 Total revenue 6 7 8 9 التابير التابير التابير 1<td>and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earning
2. Diluted earning
2. Diluted earning
2. Diluted earning
te:
te above is an ext
ombay Stock Excl
dided Financials
cchange (www.bse
Nace : Mumbai
late : 29th May, 2
StanDaLONE</td><td>rehensive Incom
upital (Face Value
rirely Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
tract of the detail
hange under Re
results for the detail
hange un</td><td>e (after tax)]
of Rs. 2/- eact
ture
ited Balance 1
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
to Company's
EEC S
511, Tulsia
Website
CIN
LIDATED AL</td><td>th) 14,618.5 Sheet 0.20 inued March swebsite (www.j) inued inued Inue inue Inue</td><td>0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01</td><td>- 2,800.00
- 0.087
5 0.079
dited Financia
ns and Disclo
are available
are available
s.in)
S LLIN
man Point
s.in Phon
PLC14232
ULTS FOR
ANDALONE
11.03.2023
3
Audited
400.00
159.94
159.94</td><td>0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
sure Require
on the we
VIIT
t, Murmb:
c RO.: 0
26
THE QUAI
THE QUAI
Vear E
11.03.2024
Audited
644.50
3.25</td><td>2,800.00
(9,840.18)
(1 (0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
for the Year er
rements) Reg
bisites of the
ED
ai – 400 0:
22-22851
RTER AND Y
at – 400 0:
22-22851
at – 400 0:
22-22851</td><td>21
303 Fax: 0
(21)
303 Fax: 0
(21)
31,03,2024</td><td>0.016
0.015
31, 2024 filed
5. The full fo
ck Exchang
022-2282
D MARCH
022-2282
D MARCH
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)</td><td>2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.070
0.087
0.079
0.079
0.070
0.087
0.070
0.087
0.090
0.087
0.090
0.087
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000000</td><td>(17,174.71)
0.412
0.395
tional Stock Eb
tiandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
trany Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25</td><td>2,800.00
(12,955.17)
(0.064)
(change and
consolidated
mibay Stock
of Directors
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S . in Lacs)
S . in Lacs)
S . in Lacs
S . in Lacs</td></td></td<> | | التابير 1 Total revenue 6 7 8 9 التابير التابير التابير 1 <td>and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earning
2. Diluted earning
2. Diluted earning
2. Diluted earning
te:
te above is an ext
ombay Stock Excl
dided Financials
cchange (www.bse
Nace : Mumbai
late : 29th May, 2
StanDaLONE</td> <td>rehensive Incom
upital (Face Value
rirely Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
tract of the detail
hange under Re
results for the detail
hange un</td> <td>e (after tax)]
of Rs. 2/- eact
ture
ited Balance 1
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
to Company's
EEC S
511, Tulsia
Website
CIN
LIDATED AL</td> <td>th) 14,618.5 Sheet 0.20 inued March swebsite (www.j) inued inued Inue inue Inue</td> <td>0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01</td> <td>- 2,800.00
- 0.087
5 0.079
dited Financia
ns and Disclo
are available
are available
s.in)
S LLIN
man Point
s.in Phon
PLC14232
ULTS FOR
ANDALONE
11.03.2023 3
Audited
400.00
159.94
159.94</td> <td>0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
sure Require
on the we
VIIT
t, Murmb:
c RO.: 0
26
THE QUAI
THE QUAI
Vear E
11.03.2024
Audited
644.50
3.25</td> <td>2,800.00
(9,840.18)
(1 (0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
for the Year er
rements) Reg
bisites of the
ED
ai – 400 0:
22-22851
RTER AND Y
at – 400 0:
22-22851
at – 400 0:
22-22851</td> <td>21
303 Fax: 0
(21)
303 Fax: 0
(21)
31,03,2024</td> <td>0.016
0.015
31, 2024 filed
5. The full fo
ck Exchang
022-2282
D MARCH
022-2282
D MARCH
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)</td>
<td>2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.070
0.087
0.079
0.079
0.070
0.087
0.070
0.087
0.090
0.087
0.090
0.087
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000000</td> <td>(17,174.71)
0.412
0.395
tional Stock Eb
tiandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
trany Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25</td> <td>2,800.00
(12,955.17)
(0.064)
(change and
consolidated
mibay Stock
of Directors
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S . in Lacs)
S . in Lacs)
S . in Lacs
S . in Lacs</td> | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earning
2. Diluted earning
2. Diluted earning
2. Diluted earning
te:
te above is an ext
ombay Stock Excl
dided Financials
cchange (www.bse
Nace : Mumbai
late : 29th May, 2
StanDaLONE | rehensive Incom
upital (Face Value
rirely Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
tract of the detail
hange under Re
results for the detail
hange un | e (after tax)]
of Rs. 2/- eact
ture
ited Balance 1
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
to Company's
EEC S
511, Tulsia
Website
CIN
LIDATED AL | th) 14,618.5 Sheet 0.20 inued March swebsite (www.j) inued inued Inue inue Inue |
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00
- 0.087
5 0.079
dited Financia
ns and Disclo
are available
are available
s.in)
S LLIN
man Point
s.in Phon
PLC14232
ULTS FOR
ANDALONE
11.03.2023 3
Audited
400.00
159.94
159.94 | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
sure Require
on the we
VIIT
t, Murmb:
c RO.: 0
26
THE QUAI
THE QUAI
Vear E
11.03.2024
Audited
644.50
3.25 | 2,800.00
(9,840.18)
(1 (0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
for the Year er
rements) Reg
bisites of the
ED
ai – 400 0:
22-22851
RTER AND Y
at – 400 0:
22-22851
at – 400 0:
22-22851
 | 21
303 Fax: 0
(21)
303 Fax: 0
(21)
31,03,2024 | 0.016
0.015
31, 2024 filed
5. The full fo
ck Exchang
022-2282
D MARCH
022-2282
D MARCH
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11) | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.070
0.087
0.079
0.079
0.070
0.087
0.070
0.087
0.090
0.087
0.090
0.087
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.090
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000000 | (17,174.71)
0.412
0.395
tional Stock Eb
tiandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
trany Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(change and
consolidated
mibay Stock
of Directors
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S . in Lacs)
S . in Lacs)
S . in Lacs
S . in Lacs
 |
| Date
अ.
इ
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
८
५
दीप १
अ.
 | d : 30th May 2024
मेंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न
कर. अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारणः
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी
अन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी
अन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
आजावधीसाठी
प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न
प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः ध्य
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
३१.०३
(लेखाप
बा (१
वा (१
वा (१
वा (१
वा २
रया तिमाही/वष
२१.०३
२४
२४
२४ २२
२४ २२
२४ २२
२४ २४ | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
रिंसाठी लेखापरी
संपलेली रिं
रीधित) (अलेखाप
(०.०४) :
६५.२१) (४:
६५.२१) (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
३५.२८ (४:
२५.२८ (४:
२५.२८ (४:
२५.२८ (४:
२०००३९ (०.०
०.००३९ (०.०
रिंसाठी लेखापरी
संपलेली 1
.२०२४ ३१.१२. | त्र मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईट: www.gvfil
सी२३८७८०
सिमाही
रिव्रे ३१.०३.२०
तिमाही
२३.०६ १९०५
६.३९) (७०
६.३९) (७०
६.३९) (८८.:
६.३९) (८८.:
६.३९) (८८.:
६.३९) (८८.:
६.३९) (८८.:
६.३९) (०.००'
१.३९) (०.००'
१.३२२ ११४६
००५१) (०.००' | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ ms.in रतीय निष्क्रभाँचा संपर ३१.०३.२०२३ २३ १९७३ (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५) ६८) (४२.८५) ९७) (०.००४७ ९७) (०.००४७ तीय निष्क्रधाँचा संपर २३

 | ing Director रा उतारा (रखम्म लाखात) लेल्या वर्ष ४ ३१.०३.२०२३ १) (लेखायरीक्षित) ८८ २४१.०० ५) (८५.००) ५) (८५.००) ५) (८५.००) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०.०११२) ५) (०.०११२) ५) (०.०११२) ५) (०.०११२) ५ ३१.०३.२०२३ ५ ३१.०३.२०२२
 | | التابي 1 Total revenue from operations 2 Net Profit / (Loss) for the period before Tax 3 Net Profit / (Loss) for the period after Tax (at
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
ote:
e above is an ext
ombay Stock Excl
didted Financials
(change(www.bse
Place : Mumbai
late : 29th May, 2
Place : Mumbai
late : 29th May, 2
STANDALONE
STANDALONE
 | rehensive Incom
upital (Face Value
upital (Face Value
shown in the Aud
are (for continuir
is/ (loss) per shar
gg/ (loss) per shar
gg/ (loss) per shar
results for the detail
results for the of
aindia.com) and the
results for the (
aindia.com) and the
cost of the (
aindia.com) and the
results for the (
aindia.com) and the
results for the (
aindia.com) and the
cost of the (
aindia.com) and the
cost of the (
aindia.com) and the
results for the (
aindia.com) and the
cost of the (
aindia.com) and the
aindia.com) and the
cost of the (
aindia.com) and the (
aindia.com) and the
cost of the (
aindia.com) and the (
aindia.com) | e (after tax)]
sofRs. 2/-eac
ture
ited Balance :
ig and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
he Company's
EEC S
611, Tulsia
CIN
LIDATED AL | th) 14,618.5 Sheet 0.20 inued 0.20 andalone & Cons 0.20 if the SEBI (Listin 0.20 if the SEBI (Listin 0.20 ar ended March swebsite (www.jp) SERVI 0.20 ani Chambe 0.20 cuar 0.20 JDITED FINAN 0 31.03.2024 31. Audited Un 354.71 231.69 231.69 231.69 | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00

 | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
sure Require
on the we
VIIT
t, Murnbit
e No.: 0
26
THE QUAI
THE QUAI
Year E
1.03.2024
Audited
644.50
3.25
3.25 | 2,800.00
(9,840.18)
(1 (0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
for the Year er
rements) Reg
bisites of the
ED
ai – 400 0
(22-22851)
RTER AND Y
anded
31.03.2023
Audited
852.61
6.44
6.44
6.42 | 21
303 Fax: 0
(202
0.193
added March 3
ulations, 201
National Store
21
303 Fax: 0
(2
31.03.2024
Audited
331.69
231.69
231.69
231.69
 | 0.016
0.015
31, 2024 filed
5. The full fo
cock Exchang
022-2282
D MARCH
022-2282
D MARCH
031.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11) | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.0000
0.000000 | (17,174.71)
0.412
0.395
tional Stock Eb
tiandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
trany Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Gaikwad
(ACS 31201)
s. in Lacs)
s. in Lacs)
Ended
31.03.2023
Audited
852.61
6.44
6.42
(454.54) |
| Date
अ.
इ
१ २
३
४
५
६
७
८
टीप १
अ.
इ
 | d : 30th May 2024
मेंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४४४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण:
कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी विरुष् सर्वसमावेशक आणि/किं
अनन्यसाधाण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी प्रदूर्ण सर्वसमावेशक आणि/किं
अनन्यसाधाण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी प्रदेश सर्वसमावेशक उत्पन्न (फाटा)
कालावधीसाठी प्रदेश सर्वसमावेशक उत्पन्न (फाटा)
कालावधीसाठी प्रदेश सर्वसमावेशक उत्पन्न (फाटा)
कालावधीकाठी प्रदेश सर्वसमावेशक
तप्रशील
तपशील
 | शी, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः ca
सीआयएनः एल२१४
या तिमाही/वर्ष
इ.१.०३
(लेखाप
त्या तिमाही/वष
द्या तिमाही/वष
इ.१.०३
(लेखाप
ग | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
१०एमएच१९८४पीएल
रिसाठी लेखापरी
(२०२४) (अलेखापर
(०.०४) :
६५.२१) (४)
३५.२८ (४)
३४.२८ (४)
३४.२८ (४)
३४.२८ (४)
३४.२८ (४)
३४.२४ (४) | त्र मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेबसाईट: www.gvfil
सी२३८७८०
सिमाही
रिव्रे ३१.०३.२०
तिमाही
२३.०६ १९०५
६.३९) (७०.
६.३९) (७०.
६.३९) (८८.
६.३९) (८८.
६.३९) (८८.
६.३९) (८८.
६.३९) (०.००'
१.३९) (०.००'
१.३२२ ११४६
००५१) (०.००' | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ ms.in रतीय निष्ट्रप्रधाँचा संपत २३ ३१.०३.२०२४ २३ ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित .६२ ८१.४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५ ६८) (४२.८५ ९५७) (०.००४७ ९५७) (०.००४७ ९५७) (०.००४७ प्रीय निष्ट्रप्र सिंग संपत ३१.०३.२०२४ संपत ३१.०३.२०२४ २३ २३ ३१.०३.२०२४ ३१.०३.२०२२, २०२४ ३२.२०२, २०२२ ३१.०३.२०२, २०२, २०२२ २२

 | Jing Director ३ (रक्वम लाखात) लेल्या वर्ष ४ ३१.०३.२०२३ ३) (लेखापरीक्षित) (४०२.७०) ८८५.००) ८८५.००) ५०) (८५०२.७४) ५०) (१०२.७४) ५०) (१०२.७४) ५०) (१०२.७४) ५०) (१०२.७४) ५०) (१०२.७४) ५०) (१०२.७४) ५०) (१०२.७४) ५०) (१०२.७४) ५०) (१०२.७४२) ५०.०१९२) 1 उतारा (लेखापरीक्षित) ३१.०३.२०२३ ५०.४०
 | | التابي 1 Total revenue from operations 6 1 Total revenue from operations 2 Net Profit / (Loss) for the period after Tax (a 1 Total comprehensive income for the period after Tax (a 5 Profit/(Loss) for the period after Tax (a 1 Total Comprehensive income for the period from continuing a 6 7 8
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
the:
te above is an ext
ombay Stock Excl
dited Financials
(change(www.bse
Place : Mumbai
tate : 29th May, 2
Place : Mumbai
tate : 29th May, 2
Fivesstor@ime
STANDALONE
(after Exceptional item
(after Exceptional item)
 | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
react of the detail
hange under Re-
results for the (
aindia.com) and the
and a com) and the
comparison of the
items)
ms) - continuing -
perations
//(Loss) for the per
and discontinued | e (after tax)]
sofRs. 2/-eact
ture
ited Balance :
ig and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Suarter & ye
he Company's
EEC S
611, Tulsia
Website
CIN
LIDATED AL | th) 14,618.5 Sheet 0.20 inued 0.20 andalone & Cons 0.20 if the SEBI (Listin 0.20 if the SEBI (Listin 0.20 ar ended March swebsite (www.jp) SERVI 0.20 ani Chambe 0.20 cuar 0.20 JDITED FINAN 0 31.03.2024 31. Audited Un 354.71 231.69 231.69 231.69 | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
 | - 2,800.00
- 0.087
0.079
widited Financia
ns and Disclo
are available
are available
s.in Phon
PLC14232
ULTS FOR
ANDALONE
 | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
ssure Require
source Require
source Require
source Require
source Require
on the we
we
we
the we
the we
we
we
ze
THE QUAI
F
THE QUAI
F
THE QUAI
Source Require
to the we
we
ze
THE QUAI
Source Require
to the we
we
ze
the constant
Source Require
to the we
we
the constant
Source Require
to the we
the constant
Source Require
to the source
Source Require
to the we
source Require
to the the constant
Source Require
to the source
Source Require
to the source
Source Source | 00 2,800.00 4) (9,840.18) 11 (0.064) 13 (0.064) 14 (0.064) 15 rements) Reg 16 bibites of the 17 22.228513 18 22.228513 1922-228513 103.2023 Audited 852.61 6.44 6.42 6.42 6.42 | 21
303 Fax: 0
7EAR ENDE
21
303 Fax: 0
7EAR ENDE
31.03.2024
Audited
354.71
231.69
231.69
231.69
30,735.09 | 0.016
0.015
11, 2024 filed
5. The full fo
took
Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(349.71) | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079 | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
istandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son-
vany Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
29,985.83 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
(change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Gaikwad
(ACS 31201)
S. in Lacs)
S. in Lacs)
S. and Constant
(ACS 31201)
S. in Lacs)
S. and Constant
(ACS 31201)
S. in Lacs)
(ACS 31201)
(ACS 312 |
| Date
अ.
इ
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
 | d : 30th May 2024
नोंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४४४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनाद्- एकूण उत्पन्न
कर., अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी करपूर्व, अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एक्र्ण सर्वसमावेशक उत्पन्न (काटा
पका/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशव
(अरोत समभाग प्राप्त (प्रत्येकी रु. १/- चे द. मू.)
(अर्खाडेत आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलभूत
२. सीम्थिकृत
:
३१/०३/२०२४ रोजी संपल्तेर
तपशील
प्रवर्तनाद्न एकूण उत्पन्न
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अतन्यसाधारण बाबीनंतर निवळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
 | शी, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः a
सीआयएनः एल९२४
<mark>या तिमाही/वर्ष</mark>
॥वींपूर्वी
ता
गावधीसाठी
ः उत्पन्न
११
द्वा
तिमाही/वष
११.०३
२१.०३
२१.०३
२१.०३
२१.०३ | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
रिसाठी लेखापरी
(अलेखाप
(०.०४)
३५.२१) (४'
३५.२८) (४'
३५.२८ (४'
३५.२८ (४'
३५.२८ (४'
३५.२८ (४'
३५.२८ (४'
२५.२८ (४'
रिसाठी लेखापरी
(०.०३९ (०.०
रिसाठी लेखापरी
(अलेखाप
०.०५ (२'
२.८५) (२' | गव मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेवसाईट: www.gvfil
स्पी २३८७८०
दिमाही
रे एकर दे २१.०३.२०
तिमाही
२३.०६ १०५
६.३९) (७०
६.३९) (७०
६.३९) (८८.:
६.३९) (८८.:
६.३९) (८८.:
६.३९) (८८.:
६.३९) (८८.:
१.३९) (०.००'
१.३६.२८ ९१४६
४६.२८ ९१४६
१.०५१) (०.००' | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ ms.in रिये निष्ट्र्य दे४०००६३ ररीय निष्ट्र्य दे४२ ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित
(२३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५) ६८) (४२.८५) ९७) (०.००४७ ए९४६.२ २८ १८० (२८०२.२५ ९७) (०.००४७ एगिय निष्ट्र्य विष्ठ.२०२.२०२२ २४३ ३१.०३.२०२.२०२२ २४३ ३१.०३.२०२.२०२२ २४००३.२०२२ २४००३.४० (०.००२७ ररे ३१.०३.२०२.२०२२ ५००) (१२८.३१

 | Jing Director रितारा (रक्वम लाखात) लेल्या वर्ष ४ ३१.०३.२०२३ १) (लेखापरीक्षित) ८७ (८५.००) ५) (८५.००) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१००.०११२) ५) (०.०११२) (ठ.०१२२२) (०.०११२) (त्रक्वम लाखात) लेखापरीक्षित) २२००२३ (२४४६.२८७) ५) (२४४९६.२८७)
 | | التابي 1 Total revenue from operations 6 1 Total revenue from operations 1 7 1 Total revenue from operations 1 1 2 Net Profit / (Loss) for the period form continuing a 1 1 4 Other Comprehensive Income for the period form continuing a 1 1 4 Reserves (excluding Revaluation Reserve) 1 1 1 Reserves (excluding Revaluation Reserve) 1 1 1 Total Reverse
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
the:
te above is an ext
ombay Stock Excl
dited Financials
(change(www.bse
Place : Mumbai
tate : 29th May, 2
Place : Mumbai
tate : 29th May, 2
Fivesstor@ime
STANDALONE
(after Exceptional item
(after Exceptional item)
 | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
react of the detail
hange under Re-
results for the (
aindia.com) and the
and a com) and the
comparison of the
items)
ms) - continuing -
perations
//(Loss) for the per
and discontinued | e (after tax)]
sofRs. 2/-eact
ture
ited Balance :
ig and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Suarter & ye
he Company's
EEC S
611, Tulsia
Website
CIN
LIDATED AL | th) 14,618.5 Sheet 0.20 0.20 0.20 0.20 0.20 andalone & Cons 6 i'the SEBI (Listin ar ended March swebsite (www.jp) SEERVI ani Chambe ani Chambe b: Www.imeet L - L74110M JDITED FINAN Quar 31.03.2024 31.69 231.69 231.69 231.46 |
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00
- 0,087
- 0,079
- 0,079 | 0.0
(13,913,44
0.42
0.40
als results f
sure Requit
on the we
VINTI
t, Mumb.
t, Mumb.
t, Mumb.
t, Mumb.
VINTI
t, Mumb.
E
No.: 0
26
THE QUAI
THE QUAI
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.02
190.00 | 00 2,800.00
(9,840.18)
11 (0.064)
13 (0.064)
14 (0.064)
15 or the Year er
rements) Reg
15 bisites of the
ED
ai – 400 0:
122-22851:
RTER AND Y
102-22851:
RTER AND Y
103-2023
Audited
852.61
6.44
6.42
6.42
6.49
5,001.28 | 21
303 Fax:
(EAR ENDE
231.03.2024
Audited
354.71
231.69
231.69
231.69
30,735.32
 | 0.016
0.015
31, 2024 filed
5. The full fo
tock Exchang
022-2282
D MARCH
022-2282
D MARCH
31.12.2023
Unaudited
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(1349.71)
190.00 | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.000
0.599
0.125.72
125.79
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0. | (17,174.71)
0.412
0.395
Standalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
bany Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S . in Lacs)
Ended
31.03.2023
Audited
852.61
6.44
6.42
(454.54)
(450.15)
5,001.28 |
| Date
अ.
जुक.
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
 | d : 30th May 2024
मेंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४४४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करपूर्व, अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधाण् बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एक्ग् सर्वसमावेशव
तपग्री समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/ – चे द. मू.)
(अखोडेत आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलभूत
२. सीम्थिकृत
:
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपशील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कालावधीसाठी करपूर्व अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
 | शी, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः a
सीआयएनः एल२१४
<mark>या तिमाही/वर्ष</mark>
बार्वापूर्वी
ता
गावधीसाठी
इ उत्पन्न
१९
दे
दे
दे
दे
दे
दे
दे
दे
दे
दे
दे
दे
दे | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८९पीएल
रिसाठी लेखापरी
(अलेखाप
(०.०४)
३५.२१) (४'
३५.२८) (४'
३५.२८ (४'
३५.२८ (४'
३५.२८ (४'
३५.२८ (४'
३५.२८ (४'
२५.२८ (४'
रिसाठी लेखापरी
(०.०३९ (०.०
रिसाठी लेखापरी
(अलेखाप
०.०५ (२'
२.८५) (२' | na मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेवसाईट: www.gvfla
स्री २३८७८०
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरीधि
२३.०६ १०५
६.३९) (७०
६.३९) (८८
६.३९) (८८
६.३९) (८८
६.३९) (८८
१६.३९) (८८
१६.३९) (८८
१६.३९) (८८
१६.३९) (०.००'
१६.३२ १९४६
२००५१) (०.००'
ठ०५१) (०.००' | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ ms.in रिये निष्ट्र्य दे४०००६३ ररीय निष्ट्र्य दे४२ ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित
(२३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५) ६८) (४२.८५) ९७) (०.००४७ ए९४६.२ २८ १८० (२८०२.२५ ९७) (०.००४७ एगिय निष्ट्र्य विष्ठ.२०२.२०२२ २४३ ३१.०३.२०२.२०२२ २४३ ३१.०३.२०२.२०२२ २४००३.२०२२ २४००३.४० (०.००२७ ररे ३१.०३.२०२.२०२२ ५००) (१२८.३१

 | Jing Director रितारा (रक्वम लाखात) लेल्या वर्ष ४ ३१.०३.२०२३ १) (लेखापरीक्षित) ८७ (८५.००) ५) (८५.००) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१००.०११२) ५) (०.०११२) (ठ.०१२२२) (०.०११२) (त्रक्वम लाखात) लेखापरीक्षित) २२००२३ (२४४६.२८७) ५) (२४४९६.२८७)
 | | التابي 1 Total revenue from operations 6 1 Total revenue from operations 2 Net Profit / (Loss) for the period after Tax (a 1 Total comprehensive income for the period after Tax (a 5 Profit/(Loss) for the period after Tax (a 1 Total Comprehensive income for the period from continuing a 6 7 8
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earnin
te:
te above is an ext
ombay Stock Exct
dited
Financials
schange(www.bse
Nace : Mumbai
Nate : 29th May, 2
StanDaLONE
STANDALONE | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
react of the detail
hange under Re
ersults for the detail
hange under Re
ersults for the detail
hange under Re
coservices. in
Regd. Off.: (
coservices. in
AND CONSOI
is)
items)
area)- continuing of
perations
/(Loss) for the per
and discontinued
udited Balance St | e (after tax)]
sofRs. 2/-eact
ture
ited Balance 1
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
Company's
EEC S
511, Tulsia
Website
CIN
LIDATED AL | th) 14,618.5 Sheet 0.20 0.20 0.20 0.20 0.20 andalone & Cons 6 i'the SEBI (Listin ar ended March swebsite (www.jp) SEERVI ani Chambe ani Chambe b: Www.imeet L - L74110M JDITED FINAN Quar 31.03.2024 31.69 231.69 231.69 231.46 |
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00
- 0,087
- 0,079
- 0,079 | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
sure Requi
on the we
via the we
via the we
via the we
via the we
via the we
via the via | 00 2,800.00 4) (9,840.18) 11 (0.064) 13 (0.064) 14 (0.064) 15 (0.064) 16 Year errements) Regensites of the 17 (0.064) 18 Year errements) Regensites of the 19 State of the 10 Year errements) Regensites of the 10 State of the 10 Year errements) Regensites of the 10 State of the 10 | 21
303 Fax:
(EAR ENDE
231.03.2024
Audited
354.71
231.69
231.69
231.69
30,735.32 | 0.016
0.015
31, 2024 filed
5. The full fo
bock Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11)
(1349.71)
(349.71) |
2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.087
0.079
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.097
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.000
0.599
0.125.72
125.79
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0.099
0. | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
itandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
any Secretary
(F
Year
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
29,985.83
29,986.06 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S . in Lacs)
Ended
31.03.2023
Audited
852.61
6.44
6.42
(454.54)
(450.15)
5,001.28 |
| Date
अ.
इ
१ २
३
४
५
६
७
८
टीप १
अ.
इ
 | d : 30th May 2024
नोंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४४४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनाद्- एकूण उत्पन्न
कर., अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी करपूर्व, अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एक्र्ण सर्वसमावेशक उत्पन्न (काटा
पका/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशव
(अरोत समभाग प्राप्त (प्रत्येकी रु. १/- चे द. मू.)
(अर्खाडेत आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलभूत
२. सीम्थिकृत
:
३१/०३/२०२४ रोजी संपल्तेर
तपशील
प्रवर्तनाद्न एकूण उत्पन्न
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अतन्यसाधारण बाबीनंतर निवळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः ca
सीआयएनः एल९२४
<mark>या तिमाही/वर्ष</mark>
बार्बांपूर्यी
वा (1
वा (1
वा)
रव्या तिमाही/वर्ष
रया तिमाही/वर्ष
रया तिमाही/वर्ष
२१.०३
(लेखाप
ग
वा (1
वा)
वा)
उत्पन्न | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८४पीएल
रिंसाठी लेखापरी
(अलेखाप
(०.०४) ः
६५.२१) (४)
६५.२१ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
२.००३९ (०.०
२.००३९ (०.०
रिंसाठी लेखापरिं
(३९२२ ९१)
२.००३९ (०.०
रिंसाठी लेखापरिं
(अलेखाप
०.०५ (२)
५२.८५) (२) | na मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेवसाईट: www.gvfil
स्री २३८७८०
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरीधि
२३.०६ १०५
६.३९) (७०
६.३९) (८८
६.३९) (८८
६.३९) (८८
६.३९) (८८
४६.२८ ९१४६
००५१) (०.००'
ठ०५१) (०.००'
ठ०५१) (०.००'
ठ०५१) (२८
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरीधि
०.०४ ०
७.०५) (२८ | Manag गाव पूर्व, गुंबई४००००६३ ms.in रतीय निष्ट्र्यापरीक्षित .६२ ८१.४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५ ६८) (४२.८५ ९७) (०.००४७ ९७) (०.००४७ रदीय निष्ट्र्यादारा संपत् ३१.०३.२०२ २०२ ५७) (२२८.३१ ५७०) (१२८.३१ ५००) (१२८.३१

 | बांग्र Director (रक्वम लाखात) (रेक्वम लाखात) लेल्या वर्ष ३ ३१.०३.२०२३ (लेखापरीक्वित) (२५.००) २) (२५.००) २) (२५.००) २) (२५.००) २) (२५.००) २) (२५.००) २) (२५.००) २) (२५२.७४) २) (२५२५.२४) २१.०३.२०२१ (२९४६.२८) २९४४६.२८ २९४४६.२८ २९४४६.२८ २९४४६.२८ २९४४६.२८ २९४४६.२८ २९४४६.२८७) २९४४६.२८७) २९४४६.२८७) २९४५ २९४४६.२८७) २९४५८.८७) २९४५८.८७)
 | | Image: style styl
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earnin
te:
te above is an ext
ombay Stock Exct
dited Financials
schange(www.bse
Nace : Mumbai
Nate : 29th May, 2
StanDaLONE
STANDALONE
 | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
react of the detail
hange under Re
ersults for the detail
hange under Re
ersults for the detail
hange under Re
coservices. in
Regd. Off.: (
coservices. in
AND CONSOI
is)
items)
area)- continuing of
perations
/(Loss) for the per
and discontinued
udited Balance St | e (after tax)]
sofRs. 2/-eact
ture
ited Balance 1
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
Company's
EEC S
511, Tulsia
Website
CIN
LIDATED AL | th) 14,618.5 Sheet 0.20 inued 0.20 andalone & Consi 0.20 if the SEBI (Listin ar ended March swebsite (www.jp) SERVIani Chambe and Chambe ani C | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00
- 0,087
0,079
wited Financia
sand Discloare available
are available
ss.in)
S LLIM
Mana Point
S.in Phon
PLC14232
ULTS
FOR
ANDALONE
- 159.92
159.92
159.92
159.92
159.92
5,001.28

8.42 | 0.0
(13,913.44
0.42
0.40
als results f
ssure Require
source Require
source Require
source Require
source Require
on the we
we
we
we
the we
we
we
we
we
we
we
we
we
we
we
we
we
w | 00 2,800.00
(9,840.18)
11 (0.064)
13 (0.064)
14 (0.064)
15 (0.064)
15 (0.064)
15 (0.064)
16 (0.064)
17 (0.064)
17 (0.064)
10 (0.064) | 21
303 Fax:
21
303 Fax:
21
304 Fax:
21
303 Fax:
21
21
303 Fax:
21
303 Fax:
21
303 Fax:
21
304 Fax:
21
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
21
50
50
50
21
50
50
50
50
50
50
50
50
50
50
50
50
50 | 0.016
0.015
11, 2024 filed
5. The full fo
teck Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(349.71)
190.00
-
(18.41) | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.000
0.059
0.0128
0.0272
0.0272
0.0272
0.0272
0.0272
0.0272
0.0272
0.0272
0.0272
0.00128
0.00
0.08
0.09
0.09
0.09
0.09
0.09
0.000
0.09
0.000
0.0272
0.00128
0.000
0.0272
0.00128
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.0000
0.00000
0.00000
0.00000
0.00000
0.00000
0.00000
0.00000
0.00000
0.00000
0.00000
0.00000
0.000000
0.00000000 | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
standalone &
C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son-
vany Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
3.25
29,985.83
29,986.06
190.00
(26.36)
1,578.20 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Gaikwad
(ACS 31201)
S. in Lacs)
s. in Lacs)
(454.54)
(454.54)
(455.782.27)
(23.92) |
| Date
अ.
ज़.
र
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
 | d : 30th May 2024
नोंद. कार्यालयः गाळा क्र. वी, १४
दूर.: ०२१४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपशील
प्रवर्तनात्- एकुण उत्पन्न
कर, अयवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावर्थासाठी निव्वळ नफा/(तोटा)
कालावर्थासाठी निव्वळ नफा/(तोटा)
कालावर्थासाठी करोर अयवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावर्थासाठी करोर अयवादात्मक आणि/तिं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावर्थासाठी करोर अयवादात्मक आणि/तिं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावर्थासाठी करोर अयवादात्मक आणि/
इस्ममाग भांडवल
प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे द. मू.)
(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलभूत
२. सोम्यिकृत
:
३१/०३/२०२४ रोजी संपल्लेल
प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न
कालावधीसाठी करपूर्व अयवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः az
सीआयएनः एल२१४
या तिमाही/वर्ष
इ.१.०३
(लेखाप
ता ता
ता तिमाही/वर्ष
द्या तिमाही/वर्ष
द्या तिमाही/वर्ष
द्या तिमाही/वर्ष
द्या तिमाही/वर्ष
द्या तिमाही/वर्ष
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रात्ती
द्रा | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
१०एमएच१९८४पीएल
रिसाठी लेखापरी
(२०२४) अलेखाप
(०.०४) ः
६५.२१) (४)
६५.२१) (४)
३५.२८ (४)
२५.२८ (४)
२५.२८ (४)
२५.२८ (४)
२५.२८ (४)
२५.२८ (४)
२९२३ (०.०
२००३९ (०.०
२००३९ (०.०
२००३९ (०.०
२००२ (२)
२९२४ (२२२)
(२२२८५) (२)
५२.८५) (२)
५२.८५) (२) | na मुलुंड लिंक रोड, गोरे
n वेवसाईट: www.gvfil
स्री २३८७८०
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरीधि
२३.०६ १०५
६.३९) (७०
६.३९) (८८
६.३९) (८८
६.३९) (८८
६.३९) (८८
६.३९) (८८
१९४६
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरीधि
०.०४ ०
७.०५) (२८
७.०५) (२८ | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ ms.in रदी य निष्टरुपाँचा संपर ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित .६२ ८१.४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५ ६८) (४२.८५ ९७) (०.००४७ ९७) (०.००४७ रदीय निष्टरुपाँचा संपत ३१.०३.२०२.२०२ ९७०) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१

 | Jing Director (राळम लाखात)
(त्रेल्ल्या वर्ष
४ ३१.०३.२०२३
१) (लेखापरीक्षित)
४) (२४.००)
४) (८५.००)
४) (८५.००)
४) (८५.००)
٨) (१०२.७४)
٨) (१०२.७४)
८८ ९१४६.२८
9) (०.०११२)
८८ ९१४६.२८
9) (०.०११२)
۲ उतारा
(राळम लाखात)
लेल्या वर्ष
४ ३१.०३.२०२३
१) (लेखापरीक्षित)
१२ ०.४०
१) (१२५.८७)
१) (१२५.८७)
 | | Image: state of the state
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earnin
te:
te above is an ext
ombay Stock Exct
dided Financials
(change(www.bse
Nace : Mumbai
late : 29th May, 2
StanDaLONE
STANDALONE
x, Exceptional item
(after Exceptional
ifter Exceptional item
(after Exceptional item)
(comprising Profiter
er tax)]- continuing
as shown in the Au | rehensive Incom
upital (Face Value
rirely Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ract of the detail
hange under Re
results for the 0
aindia.com)and
the
continuent of the share
continuent of the share
and discontinuent
udited Balance Share
continued operation | e (after tax)]
or Rs. 2/- eact
ture
ited Balance 1
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
Company's
EEC S
511, Tulsia
Website
CIN
LIDATED AL | th) 14,618.5 Sheet
tinued 0.20
0.20 andalone & Cons
the SEBI (Listin
are ended March
website (www.j) SERVI
ani Chambe
: www.imeet
- L74110N JDITED FINAN Quar 31.03.2024 31.03.2024 31.69 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.46 190.00 - 12.19 | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
 | - 2,800.00
- 0,087
0,079
- 0,079
- | 0.0
(13,913,44
0.42
0.40
als results fi
ssure Require
source Require
source Require
source Require
source Require
on the we
were Require
t, Murrible
e No.: 0
26
THE QUAI
e No.: 0
26
THE QUAI
FHE QUAI
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25 | 2,800.00
(9,840.18)
(1 (0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
for the Year errements) Reg
ubsites of the
ED
ai – 400 0:
22-228513
RTER AND Y
ai – 400 0:
22-228513
RTER AND Y
ai – 400 0:
22-228513
RTER AND Y
ai – 400 0:
22-228513
Audited
852.61
6.44
6.42
6.42
6.42
6.42
6.42
6.42
6.42 | 21
303 Fax: 1
7EAR ENDE
21
303 Fax: 1
7EAR ENDE
30,735.32
190.00
1,617.64
1,617.64 | 0.016
0.015
11, 2024 filed
5. The full fo
took Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(349.71)
(349.71)
190.00
 |
2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079 | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
istandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
any Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Gaikwad
(ACS 31201)
S LIMITED
all Gaikwad
(ACS 31201)
(ACS |
| अ. क. क. क. क. इ. २ २ २ २ २ २ ८ ८ <tr< td=""><td>d : 30th May 2024
नोंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४४४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपग्रील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी करपूर्व, अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करपूर्व, अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काटा)
समभाग भांडवल
प्रकी तमसभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे द. मू.)
(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलभूत
२. सीम्यिकृत
:
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपग्रील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं</td><td>शी, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः a
सीआयएनः एल९२४
<mark>या तिमाही/वर्षा</mark>
॥वर्शीपूर्वी
वा (1
वा (1
वा (1
वा (1
वा २
रया तिमाही/वष
स्या तिमाही/वष
३१.०३
२१.०३
२१.०३
२१.०३
२१.०३
२१.०३
२१.०३
२१.०३
२१.०२
२१.०२
२१.०२
२१.०२</td><td>इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८४पीएल
रि.स.ठी लेखापरी
(२.०२४) ३१.१२.२
रीग्नित) (अलेखाप
(०.०४) ः
६५.२१) (४)
६५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
२५.२८ (४)
२५.२८ (४)
रे.००३१ (०.०
०.००३१ (०.०
रे.००३१ (०.०
रे.००२२ (२)
रे.००३१ (२)
रे.२०२४) (२)
५२.८५) (२)
५२.८५) (२)</td><td>na मुलुंड लिंक रोड, गोरे
m वेबसाईंट: www.gvfil
स्पी २३८७८०
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरी क्षि
२३.०६ १०५
६.३९) (७०.
६.३९) (७०.
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
४६.२८ ९१४६
६.३९) (८८.'
१६.२८ ९१४६
७.०५१) (०.००'
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरी क्षि
०.०४ ०
७.०५) (२८.'
७.०५) (२८.'
१.२८५ च्या रेखुलेशन ३</td><td>Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ ms.in ररीय निष्ट्र्यापरीक्षित २३ २२ ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित .६२ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४२.८५ ६८) (४२.८५) ९७) (०.००४७ ए९४६२.२४ ९७) (०.००२४७ ९८३ ५८२ ९७०) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ३ अंतर्गत स्टॉक एक्सर्वे</td><td>Jing Director रा उतारा (रखम लाखात) लेल्या वर्ष ४ ३१.०३.२०२३ १) (लेखापरीक्षित) ८७ (८५.००) ५) (८५.००) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.९४२) ५) (१०००१२२) ५) (१०००१२२) ५) (१०००१२२) (२४४६.२८ ९४४६.२८ ५) (१०२२५.२४४ ५) (१८२५.८७) ५) (१२२५.८७) ६) (१२२५.८७) ६) (१२२५.८७)</td><th></th><td>Image: state of the state</td><td>and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earnin
te:
te above is an ext
ombay Stock Exct
dided Financials
(change(www.bse
Nace : Mumbai
late : 29th May, 2
StanDaLONE
STANDALONE
x, Exceptional item
(after Exceptional
ifter Exceptional item
(after Exceptional item)
(comprising Profiter
er tax)]- continuing
as shown in the Au</td><td>rehensive Incom
upital (Face Value
rirely Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ract of the detail
hange under Re
results for the 0
aindia.com)and the
continuent of the share
continuent of the share
and discontinuent
udited Balance Share
continued operation</td><td>e (after tax)]
or Rs. 2/- eact
ture
ited Balance 1
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
Company's
EEC S
511, Tulsia
Website
CIN
LIDATED AL</td><td>th) 14,618.5 Sheet
tinued 0.20
0.20 andalone & Cons
the SEB (Listin
are neded March
website (www.j) SERVI
ani Chambe
: www.imeet
- L74110N JDITED FINAN Quar 31.03.2024 31.03.2024 31.69 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.46 190.00 - 12.19</td><td>0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01</td><td>- 2,800.00
- 0,087
0,079
- 0,079
- 0,079
-</td><td>0.0
(13,913,44
0.42
0.40
als results fi
ssure Require
source Require
source Require
source Require
source Require
on the we
were Require
t, Murrible
e No.: 0
26
THE QUAI
e No.: 0
26
THE QUAI
FHE QUAI
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25</td><td>2,800.00
(9,840.18)
(1 (0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
for the Year errements) Reg
ubsites of the
ED
ai – 400 0:
22-228513
RTER AND Y
ai – 400 0:
22-228513
RTER AND Y
ai – 400 0:
22-228513
RTER AND Y
ai – 400 0:
22-228513
Audited
852.61
6.44
6.42
6.42
6.42
6.42
6.42
6.42
6.42</td><td>21
303 Fax: 1
7EAR ENDE
21
303 Fax: 1
7EAR ENDE
30,735.32
190.00
1,617.64
1,617.64</td><td>0.016
0.015
11, 2024 filed
5. The full fo
took Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(349.71)
(349.71)
190.00
</td><td>2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079</td><td>(17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
istandalone &
C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
any Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25</td><td>2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Gaikwad
(ACS 31201)
S LIMITED
all Gaikwad
(ACS 31201)
(ACS 31201)
(ACS</td></tr<> | d : 30th May 2024
नोंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४४४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपग्रील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावधीसाठी करपूर्व, अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करपूर्व, अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काटा)
समभाग भांडवल
प्रकी तमसभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे द. मू.)
(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलभूत
२. सीम्यिकृत
:
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपग्रील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं | शी, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः a
सीआयएनः एल९२४
<mark>या तिमाही/वर्षा</mark>
॥वर्शीपूर्वी
वा (1
वा (1
वा (1
वा (1
वा २
रया तिमाही/वष
स्या तिमाही/वष
३१.०३
२१.०३
२१.०३
२१.०३
२१.०३
२१.०३
२१.०३
२१.०३
२१.०२
२१.०२
२१.०२
२१.०२ | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
९०एमएच१९८४पीएल
रि.स.ठी लेखापरी
(२.०२४) ३१.१२.२
रीग्नित) (अलेखाप
(०.०४) ः
६५.२१) (४)
६५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
२५.२८ (४)
२५.२८ (४)
रे.००३ १ (०.०
०.००३१ (०.०
रे.००३ १ (०.०
रे.००२२ (२)
रे.००३ १ (२)
रे.२०२४) (२)
५२.८५) (२)
५२.८५) (२) | na मुलुंड लिंक रोड, गोरे
m वेबसाईंट: www.gvfil
स्पी २३८७८०
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरी क्षि
२३.०६ १०५
६.३९) (७०.
६.३९) (७०.
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
४६.२८ ९१४६
६.३९) (८८.'
१६.२८ ९१४६
७.०५१) (०.००'
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरी क्षि
०.०४ ०
७.०५) (२८.'
७.०५) (२८.'
१.२८५ च्या रेखुलेशन ३ | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ ms.in ररीय निष्ट्र्यापरीक्षित २३ २२ ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित .६२ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४२.८५ ६८) (४२.८५) ९७) (०.००४७ ए९४६२.२४ ९७) (०.००२४७ ९८३ ५८२ ९७०) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ३ अंतर्गत स्टॉक एक्सर्वे

 | Jing Director रा उतारा (रखम लाखात) लेल्या वर्ष ४ ३१.०३.२०२३ १) (लेखापरीक्षित) ८७ (८५.००) ५) (८५.००) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.९४२) ५) (१०००१२२) ५) (१०००१२२) ५) (१०००१२२) (२४४६.२८ ९४४६.२८ ५) (१०२२५.२४४ ५) (१८२५.८७) ५) (१२२५.८७) ६) (१२२५.८७) ६) (१२२५.८७)
 | | Image: state of the state
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning
2. Diluted earnin
te:
te above is an ext
ombay Stock Exct
dided Financials
(change(www.bse
Nace : Mumbai
late : 29th May, 2
StanDaLONE
STANDALONE
x, Exceptional item
(after Exceptional
ifter Exceptional item
(after Exceptional item)
(comprising Profiter
er tax)]- continuing
as shown in the Au
 | rehensive Incom
upital (Face Value
rirely Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ract of the detail
hange under Re
results for the 0
aindia.com)and the
continuent of the share
continuent of the share
and discontinuent
udited Balance Share
continued operation | e (after tax)]
or Rs. 2/- eact
ture
ited Balance 1
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Quarter & ye
Company's
EEC S
511, Tulsia
Website
CIN
LIDATED AL | th) 14,618.5 Sheet
tinued 0.20
0.20 andalone & Cons
the SEB (Listin
are neded March
website (www.j) SERVI
ani Chambe
: www.imeet
- L74110N JDITED FINAN Quar 31.03.2024 31.03.2024 31.69 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.46 190.00 - 12.19 | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
 | - 2,800.00
- 0,087
0,079
- 0,079
- | 0.0
(13,913,44
0.42
0.40
als results fi
ssure Require
source Require
source Require
source Require
source Require
on the we
were Require
t, Murrible
e No.: 0
26
THE QUAI
e No.: 0
26
THE QUAI
FHE QUAI
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25 | 2,800.00
(9,840.18)
(1 (0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
(0.064)
for the Year errements) Reg
ubsites of the
ED
ai – 400 0:
22-228513
RTER AND Y
ai – 400 0:
22-228513
RTER AND Y
ai – 400 0:
22-228513
RTER AND Y
ai – 400 0:
22-228513
Audited
852.61
6.44
6.42
6.42
6.42
6.42
6.42
6.42
6.42 | 21
303 Fax: 1
7EAR ENDE
21
303 Fax: 1
7EAR ENDE
30,735.32
190.00
1,617.64
1,617.64 | 0.016
0.015
11, 2024 filed
5. The full fo
took Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(349.71)
(349.71)
190.00
 |
2,800.00
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079 | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
istandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
any Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Gaikwad
(ACS 31201)
S LIMITED
all Gaikwad
(ACS 31201)
(ACS |
| Date
अ.
इ
इ
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
 | d : 30th May 2024
नोंद. कार्यालयः गाळा क्र. वी, १४
दूर.: ०२१४७४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपशील
प्रवर्तनात्- एकुण उत्पन्न
कर, अयवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण
कालावर्थासाठी निव्वळ नफा/(तोटा)
कालावर्थासाठी निव्वळ नफा/(तोटा)
कालावर्थासाठी करोर अयवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावर्थासाठी करोर अयवादात्मक आणि/तिं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावर्थासाठी करोर अयवादात्मक आणि/तिं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावर्थासाठी करोर अयवादात्मक आणि/
इस्ममाग भांडवल
प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे द. मू.)
(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलभूत
२. सोम्यिकृत
:
३१/०३/२०२४ रोजी संपल्लेल
प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न
कालावधीसाठी करपूर्व अयवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः az
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
३१.०३
(लेखाप
बार्बापूर्वी
(ग
वा (ग
वा (ग)))))))))))))))))))))))))))))))))))) | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
१०एमएच१९८८पीएल
रिसाठी लेखापरी
संपलेली ति
(२०२४) इ.१.१२.२
रीश्रित) (अलेखापर
(०.०४) इ.
६५.२१) (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
२५.२८ (४)
रे.००३१ (०.०
९.००३१ (२२)
९.००२ (२)
(२२
५२.८५) (२)
५२.८५) (२) | na मुलुंड लिंक रोड, गोरे
m वेबसाईंट: www.gvfil
स्ती २३८७८०
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरी क्षि
२३.०६ १०५
६.३९) (७०.
६.३९) (७०.
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
४६.२८ ९१४६
६.३९) (८८.'
१६.३९) (८८.'
१६.२८ ९१४६
१००५१) (०.००'
भिक्षेत अलिप्त वि
तिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरी क्षि
०.०४ ०
७.०५) (२८.'
७.०५) (२८.'
२०१५ च्या रेखुलेशन ३ | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ ms.in रतीय निष्ठ्र परिया संपर
२३ ३१.०३.२०२४ २३ ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित
(२८) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५ ९८) (४२.८५ ९८) (०.००४७ ९७) (०.००४७ ९७) (०.००४७ ९७) (०.००४७ ९४,२८५ ९४,२८५ ९८० ९८० ९८० ९८० ९८०,००२७ ९८०,२२२ ९८०,००२४ ९८०,००२४ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९२८०,२२ ९२०,२२ ९२०,२२ ९२८,३१ ३ ३ ३

 | Jing Director रिक्रम लाखात) (रिक्रम लाखात) लेल्वा वर्ष ३ (रिक्रम लाखात) लेल्वा वर्ष ४ ३१.०३.२०२३ १) (लेखापरीक्षित) ८७ (४०२.७४) ८८ (८५.००) ٨) (१०२.७४) ८८ ९२४६.२८ ९) (०.०११२) ८८ ९२४६.२८ ९) (०.०११२) ८८ ९२४६.२८ ९) (०.०११२) (रेक्रम लाखात) लेल्या वर्ष ३१.०३.२०२२३ १) (लेखापरीक्षित) ३८ ०.३४० १) (२२४८८७) १) (२२५८८७) १) (२२५८८७) १) (१२२५.८७) १) (१२२५.८७) १) (१२२५.८७) १) (१२२५.८७)
 | | Image: state of the state
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
ote:
te above is an ext
ombay Stock Exci
dited Financials
(change(www.bse
Place : Mumbai
tate : 29th May, 2
Place : 29th Ma | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
gg/ (loss) per shar
gg/ (loss) per shar
react of the detail
hange under Re-
results for the (
aindia.com) and the
ensults for the (
aindia.com) and the
continuing of the
per atoms
// (Loss) for the per
and discontinued
udited Balance SF
continued operation | e (after tax)]
sofRs. 2/- eac
ture
ited Balance :
g and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Libarter & ye
be Company's
EEC S
611, Tulsi.
Website
CIN
LIDATED AL
 | th) 14,618.5 Sheet
tinued 0.20
0.20 andalone & Cons
i'the SEBI (Listin
are ended March
swebsite (www.jp) SERVI
and Chambe
swebsite (www.jp) SI (1) Start
(1) SI (2) Start
(1) 231.69 231.46 190.00 - 12.19 - 12.19 - 12.19 - 12.19 - | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00
- 0,087
0,079
wited Financia
sand Discloare available
are available
ss.in)
S LLIN
MUALONE
- 1,03,2023
Audited
400.00
159.94
159.92
159.92
159.92
159.92
159.92
5,001.28
- 8.42
8.42
8.42
8.42
8.42
8.42 | 0.0
(13,913,44
0,42
0,40
als results f
sure Require
on the we
visure Require
on the we
visure Require
on the we
visure Require
e No.: 0
26
THE QUAI
visure
7 Ver E
1,03,2024
Audited
644.50
3,25
3,25
3,25
3,25
3,25
3,25
3,25
3,25
 | 00 2,800.00 4) (9,840.18) 11 (0.064) 121 (0.064) 133 (0.064) 141 (0.064) 153 (0.064) 164 (0.064) 175 (0.064) 185 (0.064) 192 (0.064) 101 (0.064) 102 (0.064) 102 (0.064) 102 (0.064) 103 (0.064) 104 (0.064) 103 (0.064) 103 (0.064) 103 (0.064) 103 (0.064) 103 (0.064) 103 (0.064) 103 (0.064) 103 (0.064) 103 (0.064) 103 (0.064) 103 (0.074) 103 (0.074) 103 (0.074) 103 (0.074) 103 (0.074) 103 (0.074) 1 | 21
303 Fax:
21
303 Fax:
21
303 Fax:
21
303 Fax:
21
303 Fax:
21
303 Fax:
21
303 Fax:
30,735,32
190,00
30,735,32
190,00
-
1,617,64
1,617,64
1,617,64 | 0.016
0.015
1, 2024 filed
5. The full fo
bck Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(349.71)
190.00
(18.41)
(18.41)
(18.41)
(18.41) |
2,800.00
0,087
0.079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,079
0,007
0,079
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,007
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000
0,000 | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
standalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son-
vany Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
29,985.83
29,986.06
190.00
(26.36)
1,578.20
1,578.20
1,578.20
1,578.20 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S. in Lacs)
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
(ACS 31201)
(AC |
| Date
अ.
इ
इ
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
२.
 | d : 30th May 2024
मेंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४४४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारणः
कालावधीसाठी निव्ळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी निव्ळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी निव्ळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करपूर्व, अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधाण् बाबीनंतर निव्ळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (फा
तपत्री समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/ – चे द. मू.)
(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलभूत
२. सीम्थिकृत
:
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपशील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कालावधीसाठी करपूर्व अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्ळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्ळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काट
तफ्र)((तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक
अत्मदाधारण बाबीनंतर निव्ळ नफा/(तोटा)
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः az
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
३१.०३
(लेखाप
बार्बापूर्वी
(ग
वा (ग
वा (ग)))))))))))))))))))))))))))))))))))) | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
१०एमएच१९८८पीएल
रिसाठी लेखापरी
संपलेली ति
(२०२४) इ.१.१२.२
रीश्रित) (अलेखापर
(०.०४) इ.
६५.२१) (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
२५.२८ (४)
रे.००३१ (०.०
९.००३१ (२२)
९.००२ (२)
(२२
५२.८५) (२)
५२.८५) (२) | na मुलुंड लिंक रोड, गोरे
m वेबसाईंट: www.gvfil
स्ती २३८७८०
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरी क्षि
२३.०६ १०५
६.३९) (७०.
६.३९) (७०.
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
४६.२८ ९१४६
६.३९) (८८.'
१६.३९) (८८.'
१६.२८ ९१४६
१००५१) (०.००'
भिक्षेत अलिप्त वि
तिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरी क्षि
०.०४ ०
७.०५) (२८.'
७.०५) (२८.'
२०१५ च्या रेखुलेशन ३ | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ ms.in रतीय निष्ठ्र परिया संपर
२३ ३१.०३.२०२४ २३ ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित
(२८) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५ ९८) (४२.८५ ९८) (०.००४७ ९७) (०.००४७ ९७) (०.००४७ ९७) (०.००४७ ९४,२८५ ९४,२८५ ९८० ९८० ९८० ९८० ९८०,००२७ ९८०,२२२ ९८०,००२४ ९८०,००२४ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९८०,०२२ ९२८०,२२ ९२०,२२ ९२०,२२ ९२८,३१ ३ ३ ३

 | Jing Director रा उतारा (रखम लाखात) लेल्या वर्ष ४ ३१.०३.२०२३ १) (लेखापरीक्षित) ८७ (८५.००) ५) (८५.००) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.९४२) ५) (१०००१२२) ५) (१०००१२२) ५) (१०००१२२) (२४४६.२८ ९४४६.२८ ५) (१०२२५.२४४ ५) (१८२५.८७) ५) (१२२५.८७) ६) (१२२५.८७) ६) (१२२५.८७)
 | | Image: state of the second state second state of the second state of the se
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
the:
te above is an ext
ornbay Stock Excl
dited Financials
(change(www.bse
Place : Mumbai
tate : 29th May, 2
Place : 29th M | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
react of the detail
hange under Re-
results for the (
aindia.com) and the
india.com) and the
continue operations
items)
ms) - continuing -
perations
i/(Loss) for the per
and discontinued
udited Balance SH
continued operations
were by the Audit (
I Financial Result | e (after tax)]
sofRs. 2/- eac
ture
ited Balance :
ig and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Suarter & ye
he Company's
EEC S
611, Tulsia
O Website
CIN
IDATED AL
 | th) 14,618.5 Sheet
tinued 0.20
0.20 andalone & Cons
ithe SEBI (Listin
are needed March
swebsite (www.j) SEERVI
ani Chambe
: www.imeet
- L74110N DITED FINAN Quar 31.03.2024 31.46 190.00 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.46 190.00 - 12.19 Lapproved by the Stock Exchange to | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00
- 0,087
0,079
dited Financi:
ns and Disclo
are available
as.in)
S LIM
man Point
s.in Phon
LC14232
ULTS FOR
ANDALONE
- 1.03.2023
Audited
400.00
159.94
159.92
159.92
159.92
159.92
5,001.28
- 8.42
8.42
8.42
ectors at its me
ation 33 of the 1
 | 0.0
(13,913,44
0,42
0,40
als results f
sure Requi
on the we
vere the sure requires
on the we
vere the sure requires
t, Mumbi-
e No.: 0
26
THE QUAI
vere re
1.03,2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25 | 00 2,800.00 (9,840.18) 11 (0.064) 13 (0.064) 14 (0.064) 15 (0.064) 16 14 17 (0.064) 18 19 19 100.00 102 22.228511 103 103.2023 Audited 852.61 6.44 6.42 6.42 6.42 6.42 6.42 6.43 0.34 0.34 0.34 0.34 0.34 0.34 0.34 | 21
303 Fax:
(EAR ENDE
231.69
231.69
30,735.32
190.00
1,617.64
1,617.64
The results for
and Disclosure | 0.016
0.015
1, 2024 filed
5. The full fo
bck Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(349.71)
190.00
(18.41)
(18.41)
(18.41)
(18.41) |
2,800.00
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079 | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
istandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Som
any Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S LIMITED
(ACS 31201)
(ACS |
| Date
अ.
इ.
इ.
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
२
 | d : 30th May 2024
मेंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४४४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारणः
कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी प्रदेश सर्वेसावेशव
जनन्यसाधाण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशव उत्पन्न (का
नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशव
(करोत्तर) धरुन)
समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे द. मू.)
(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलभूत
२. सोम्चिकृत
:
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कालावधीसाठी करपूर्व अपवादात्मक आणि/किंक
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करपूर्व अपवादात्मक आणि/किंक
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशव उत्पन्न (का
प्रवर्तनातून एकूण अत्पन्न
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशव उत्पन्न (का
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशव उत्पन्न (का
जनन्यसाधारण बाबीनंतर निव्यळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशव उत्पन्न (का
त्रयत्री सम्पन्न भ्रे सेवी (लिस्टी) ऑक्लिप्रे अपक्र
अत्तर प्रधलन)
: वत्तेल माहिती म्हणवे सेवी (लिस्टी) ऑक्लिप्रे मा
beeindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः az
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
३१.०३
(लेखाप
बार्बापूर्वी
(ग
वा (ग
वा (ग)))))))))))))))))))))))))))))))))))) | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
१०एमएच१९८८पीएल
रिसाठी लेखापरी
संपलेली ति
(२०२४) इ.१.१२.२
रीश्रित) (अलेखापर
(०.०४) इ.
६५.२१) (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
२५.२८ (४)
रे.००३१ (०.०
९.००३१ (२२)
९.००२ (२)
(२२
५२.८५) (२)
५२.८५) (२) | na मुलुंड लिंक रोड, गोरे
m वेबसाईंट: www.gvfil
स्ती २३८७८०
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरी क्षि
२३.०६ १०५
६.३९) (७०.
६.३९) (७०.
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
४६.२८ ९१४६
६.३९) (८८.'
१६.३९) (८८.'
१६.२८ ९१४६
१००५१) (०.००'
भिक्षेत अलिप्त वि
तिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरी क्षि
०.०४ ०
७.०५) (२८.'
७.०५) (२८.'
२०१५ च्या रेखुलेशन ३ | Manag गाव पूर्व, मुंबई४००००६३ गाव पूर्व, मुंबई४०००३ गाव पूर्व, मुंबई४०००३ (दे प्रकापरीक्षित
(दे प्रकापरीक्षित
(४२.८५) ६८) (४२.८५) ६८) (४२.८५) ६८) (४२.८५) ६८) (००००४७
(००००४७
९७) ९७) (००००४७
(००००४७
९७) गाव निष्ट्र्युवर्षाचा गाव निष्ट्र्युवर्षापरीक्षित
.१०००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१

 | Jing Director रा उतारा (रखम लाखात) लेल्या वर्ष ४ ३१.०३.२०२३ १) (लेखायरीधित) ८७ (८५.००) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१०२.७४) ५) (१००२.७४) ५) (१००२.७४) ५) (१००२.७४) ५) (१००२.७४) ५) (१०२.७४) ५) (१००.०११२) ८ ९४४६.०० ५) (१२२५.८७) ६) (१२२५.८७) ६) (१२२५.८७) ६) (१२२५.८७) ६) (१२२५.८७) ६) (१२२५.८७) ६) (१२२५.८७) ६८ (२२२५.८७) ६८ (१८२५.८७) ३ (१८२५.८७) ३ (१८२५.८७) ३ (१८२५.८७) ३ (१८२५.८७)
 | | Image: second system of the period of the
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
the:
te above is an ext
ornbay Stock Excl
dited Financials
(change(www.bse
Place : Mumbai
tate : 29th May, 2
Place : 29th M | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
react of the detail
hange under Re-
results for the (
aindia.com) and the
india.com) and the
continue operations
items)
ms) - continuing -
perations
i/(Loss) for the per
and discontinued
udited Balance SH
continued operations
were by the Audit (
I Financial Result | e (after tax)]
sofRs. 2/- eac
ture
ited Balance :
ig and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Suarter & ye
he Company's
EEC S
611, Tulsia
O Website
CIN
IDATED AL
 | th) 14,618.5 Sheet
tinued 0.20
0.20 andalone & Cons
ithe SEBI (Listin
are needed March
swebsite (www.j) SEERVI
ani Chambe
: www.imeet
- L74110N DITED FINAN Quar 31.03.2024 31.46 190.00 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.46 190.00 - 12.19 Lapproved by the Stock Exchange to | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00
- 0,087
0,079
dited Financi:
ns and Disclo
are available
as.in)
S LIM
man Point
s.in Phon
LC14232
ULTS FOR
ANDALONE
- 1.03.2023
Audited
400.00
159.94
159.92
159.92
159.92
159.92
5,001.28
- 8.42
8.42
8.42
ectors at its me
ation 33 of the 1 | 0.0
(13,913,44
0,42
0,40
als results f
sure Requi
on the we
vere the sure requires
on the we
vere the sure requires
t, Mumbi-
e No.: 0
26
THE QUAI
vere
re
1.03,2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25 | 00 2,800.00 (9,840.18) 11 (0.064) 13 (0.064) 14 (0.064) 15 (0.064) 16 14 17 (0.064) 18 19 19 100.00 102 22.228511 103 103.2023 Audited 852.61 6.44 6.42 6.42 6.42 6.42 6.42 6.43 0.34 0.34 0.34 0.34 0.34 0.34 0.34 | 21
303 Fax:
(EAR ENDE
231.69
231.69
30,735.32
190.00
1,617.64
1,617.64
The results for
and Disclosure | 0.016
0.015
1, 2024 filed
5. The full fo
bck Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(349.71)
190.00
(18.41)
(18.41)
(18.41)
(18.41) |
2,800.00
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079 | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Est
istandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son:
any Secretary
(F
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
3.25
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.83
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
29,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,985.85
20,995.85
20,995.85
20,995.85
20,995.85
20,995.85
20,995.85
20,995.85
20,995.85
20,995.85
20,995.85
20,995.85
20,995.85
20,995.85
20, | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S LIMITED
ali Gaikwad
(ACS 31201)
S LIMITED
(ACS 31201)
(ACS |
| अ क क क क इ २ २ २ २ २ ४ ५ ८
 | d : 30th May 2024
मेंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४
दूर.: ०२२४४४
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपरगील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारणः
कालावधीसाठी निव्ळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी निव्ळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी निव्ळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करपूर्व, अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधाण् बाबीनंतर निव्ळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (फा
तपत्री समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/ – चे द. मू.)
(अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)
१. मुलभूत
२. सीम्थिकृत
:
३१/०३/२०२४ रोजी संपलेल
तपशील
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न
कालावधीसाठी करपूर्व अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्ळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं
अनन्यसाधारण बाबीनंतर निव्ळ नफा/(तोटा)
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काट
तफ्र)((तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक
अत्मदाधारण बाबीनंतर निव्ळ नफा/(तोटा)
 | श्री, १ला मजला, प्रवासी
१५२३८/ ईमेल पत्ताः az
सीआयएनः एल९२४
या तिमाही/वर्ष
३१.०३
(लेखाप
बार्बापूर्वी
(ग
वा (1
वा (1)))
३१.०३ | इंडस्ट्रियल इस्टेट, गोरेग
s.gvfilms@gmail.cor
१०एमएच१९८८पीएल
रिसाठी लेखापरी
संपलेली ति
(२०२४) इ.१.१२.२
रीश्रित) (अलेखापर
(०.०४) इ.
६५.२१) (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
३५.२८ (४)
२५.२८ (४)
रे.००३१ (०.०
९.००३१ (२२)
९.००२ (२)
(२२
५२.८५) (२)
५२.८५) (२) | na मुलुंड लिंक रोड, गोरे
m वेबसाईंट: www.gvfil
स्ती २३८७८०
दिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरी क्षि
२३.०६ १०५
६.३९) (७०.
६.३९) (७०.
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
६.३९) (८८.'
४६.२८ ९१४६
६.३९) (८८.'
१६.३९) (८८.'
१६.२८ ९१४६
१००५१) (०.००'
भिक्षेत अलिप्त वि
तिमाही
२०२३ ३१.०३.२०
रीक्षित) (लेखापरी क्षि
०.०४ ०
७.०५) (२८.'
७.०५) (२८.'
२०१५ च्या रेखुलेशन ३ | Manag गाव पूर्व, गुंबई४००००६३ गतीय निष्ट्रप्रिया दियि निष्ट्रप्रिया देश ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित ६२ (१४३.४४ ८३) (१४३.४४ ६८) (४२.८५) ६८) (४२.८५) ६८२) (४२.८५) ६८२) (४२.८५) ६८२) (४२.८५) ६८२) (४२.८५) ६८२) (४२.८५) ५७) (०.००४७ प्रिया निष्ट्रप्रिता ५७०) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) (१२८.३१ ७००) <td>I उतारा (रखम लाखात) लेल्या वर्ष ४ ३१.०३.२०२३ १) (लेखापरीक्षित) ८७ (१०२.७४) ८८ (८५.००) ५) (१०२.७४) ८८ (८५.००) ५) (१०२.७४) ८८ (१०२.७४) ५० (१०२.७४) ५० (१०२.७४) ५० (१०२.७४) ५० (१०२.७४) ५० (१०२.७४) ५० (१२२.७४) १) (२२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७)</td> <th></th> <td>Image: second system of the period of the</td> <td>and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
the:
te above is an ext
ornbay Stock Excl
dited Financials
(change(www.bse
Place : Mumbai
tate : 29th May, 2
Place : 29th M</td> <td>rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
react of the detail
hange under Re-
results for the (
aindia.com) and the
india.com) and the
continue operations
items)
ms) - continuing -
perations
i/(Loss) for the per
and discontinued
udited Balance SH
continued operations
were by the Audit (
I Financial Result</td> <td>e (after tax)]
sofRs. 2/- eac
ture
ited Balance :
ig and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Suarter & ye
he Company's
EEC S
611, Tulsia
O Website
CIN
IDATED AL</td> <td>th) 14,618.5 Sheet
tinued 0.20
0.20 andalone & Cons
ithe SEBI (Listin
are needed March
swebsite (www.j) SEERVI
ani Chambe
: www.imeet
- L74110N DITED FINAN Quar 31.03.2024 31.46 190.00 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.46 190.00 - 12.19 Lapproved by the Stock Exchange to</td>
<td>0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01</td> <td>- 2,800.00
- 0,087
0,079
dited Financi:
ns and Disclo
are available
as.in)
S LIM
man Point
s.in Phon
LC14232
ULTS FOR
ANDALONE
- 1.03.2023
Audited
400.00
159.94
159.92
159.92
159.92
159.92
5,001.28
- 8.42
8.42
8.42
ectors at its me
ation 33 of the 1</td> <td>0.0
(13,913,44
0,42
0,40
als results f
sure Requi
on the we
via the we
via the we
via the we
via the we
via the we
via the via the via</td> <td>00 2,800.00 (9,840.18) 11 (0.064) 13 (0.064) 14 (0.064) 15 (0.064) 16 14 17 (0.064) 18 19 19 100.00 102 22.228511 103 103.2023 Audited 852.61 6.44 6.42 6.42 6.42 6.42 6.42 6.43 0.34 0.34 0.34 0.34 0.34 0.34 0.34</td> <td>21
303 Fax:
(EAR ENDE
231.69
231.69
30,735.32
190.00
1,617.64
1,617.64
The results for
and Disclosure</td> <td>0.016
0.015
1, 2024 filed
5. The full fo
bck Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(349.71)
190.00
(18.41)
(18.41)
(18.41)
(18.41)</td> <td>2,800.00
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079</td> <td>(17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
itiandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son
bany Secretary
(F
Year
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25</td> <td>2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Gaikwad
(ACS 31201)
S. in Lacs)
S. in Lacs)
S. in Lacs)
S. in Lacs)
S. in Lacs)
(450.15)
5,001.28
(35,782.27)
(23.92)
(23.92)
(23.92)
24 have been
format of the
ces Limited</td> | I उतारा (रखम लाखात) लेल्या वर्ष ४ ३१.०३.२०२३ १) (लेखापरीक्षित) ८७ (१०२.७४) ८८ (८५.००) ५) (१०२.७४) ८८ (८५.००) ५) (१०२.७४) ८८ (१०२.७४) ५० (१०२.७४) ५० (१०२.७४) ५० (१०२.७४) ५० (१०२.७४) ५० (१०२.७४) ५० (१२२.७४) १) (२२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७) १) (१२५.८७)

 | | Image: second system of the period of the
 | and other Comp
Equity Share Ca
Instruments Enti
Other Equity as a
Earnings Per Sh
operations
1. Basic earning:
2. Diluted earnin
the:
te above is an ext
ornbay Stock Excl
dited Financials
(change(www.bse
Place : Mumbai
tate : 29th May, 2
Place : 29th M | rehensive Incom
upital (Face Value
riet) Equity In Na
shown in the Aud
are (for continuir
s/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
ugs/ (loss) per shar
react of the detail
hange under Re-
results for the (
aindia.com) and the
india.com) and the
continue operations
items)
ms) - continuing -
perations
i/(Loss) for the per
and discontinued
udited Balance SH
continued operations
were by the Audit (
I Financial Result | e (after tax)]
sofRs. 2/- eac
ture
ited Balance :
ig and discon
e (in INR)
are (in INR)
format of Sta
gulation 33 of
Suarter & ye
he Company's
EEC S
611, Tulsia
O Website
CIN
IDATED AL | th) 14,618.5 Sheet
tinued 0.20
0.20 andalone & Cons
ithe SEBI (Listin
are needed March
swebsite (www.j) SEERVI
ani Chambe
: www.imeet
- L74110N DITED FINAN Quar 31.03.2024 31.46 190.00 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.69 231.46 190.00 - 12.19 Lapproved by the Stock Exchange to
 | 0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01
0.01 | - 2,800.00
- 0,087
0,079
dited Financi:
ns and Disclo
are available
as.in)
S LIM
man Point
s.in Phon
LC14232
ULTS FOR
ANDALONE
- 1.03.2023
Audited
400.00
159.94
159.92
159.92
159.92
159.92
5,001.28
- 8.42
8.42
8.42
ectors at its me
ation 33 of the 1 | 0.0
(13,913,44
0,42
0,40
als results f
sure Requi
on the we
via the we
via the we
via the we
via the we
via the we
via the via | 00 2,800.00 (9,840.18) 11 (0.064) 13 (0.064) 14 (0.064) 15 (0.064) 16 14 17 (0.064) 18 19 19 100.00 102 22.228511 103 103.2023 Audited 852.61 6.44 6.42 6.42 6.42 6.42 6.42 6.43 0.34 0.34 0.34 0.34 0.34 0.34 0.34 | 21
303 Fax:
(EAR ENDE
231.69
231.69
30,735.32
190.00
1,617.64
1,617.64
The results for
and Disclosure
 | 0.016
0.015
1, 2024 filed
5. The full fo
bck Exchang
022-2282
D MARCH
CONS
Quarter Ende
31.12.2023
Unaudited
35.00
(119.11)
(119.11)
(119.11)
(119.11)
(349.71)
190.00
(18.41)
(18.41)
(18.41)
(18.41) | 2,800.00
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.087
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079
0.079 | (17,174.71)
0.412
0.395
itional Stock Eb
itiandalone & C
ndia.com), Bo
of the Board
STRUCTURE
Son
bany Secretary
(F
Year
31.03.2024
Audited
644.50
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25
3.25 | 2,800.00
(12,955.17)
(0.064)
(0.064)
change and
consolidated
mbay Stock
of Directors
S LIMITED
all Gaikwad
(ACS 31201)
S. in Lacs)
S. in Lacs)
S. in Lacs)
S. in Lacs)
S. in Lacs)
(450.15)
5,001.28
(35,782.27)
(23.92)
(23.92)
(23.92)
24 have been
format of the
ces Limited |

MRC AGROTECH LIMITED

Regd Office : OFFICE NO.1028, 10th Floor, The Summit-Business Bay Omkar, Near WEH, Andheri East, Mumbai-400093 CIN : U74999MH2015PLC269095 ANNEXURE I TO CLAUSE 33 OF LISTING AGREEMENT

EXTRACT OF THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULT FOR THE PERIOD ENDED 31.03.2024

					(Rs in Lacs)
Particulars	3	Months ende	d	12 mont	hs ended
Particulars	31-03-2024	31-03-2023	31-12-2023	31-03-2024	31-03-2023
Total income	200.42	446	598.15	1518.59	718.96
Total expenses	295.49	413	597.12	1520	672.15
Total profit before exceptional items and tax	-95.07	33	1.03	-1	46.81
Total profit before tax	21.93	33	1.03	115.59	46.81
Net Profit Loss for the period from continuing operations	16.13	20	0.80	89	34.13
Paid-up equity share capital	1042.1	1042.1	1042.1	1042.1	1042.1
Reserves excluding revaluation reserve	-	-	-	-	-
Earnings per share					
 (a) Basic earnings (loss) per share from continuing and discontinued operations 	0.12	0.04	0.01	0.86	0.33
(b) Diluted earnings (loss) per share from continuing and discontinued operations	0.12	0.04	0.01	0.86	0.35

Notes:

a. The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board of directors of the Company at their meeting held on 30.05.2024

The above is an extract of the detailed format of STANDALONE AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31st March ,2024. Filed with BSE under regulation 33 of the SEBI(LODR) Regulations, 2015. The full format of the standalone AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31st March, 2024 are available on stock exchange website (www.bseindia.com) and company website (www.mrcagro.com) **BY ORDER OF THE BOARD**

Place: Mumbai Date: 30.05.2024

बसंत ॲग्रो टेक (इं.) लि.

नों. कार्यालय : प्लॉट क्र. १३/२, कौलखेड, एस. टी. वर्कशॉप जवळ, अकोला-४४४ ००१.

सीआयएनः एल२४१२०एमएच१९९०पीएलसी०५८५६० ग्लेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित २०२४ मोजी म ग्रिशित तिजीस निष्कर्षांचे तित २१ मार्च

तपशिल		संपलेली तिमाही		संपले	ले वर्ष
	३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	38.03.2023	३१.०३.२०२४
	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१००८१.२५	७३५९.०८	१३१९८.१३	५५०१९.३२	४०६९८.७
कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बोपूर्वी)	७७२.४०	(१०७.९३)	६९२.५३	१९८८.३२	४९१.८
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	७७२.४०	(१०७.९३)	६९२.५३	१९८८.३२	४९१.८
कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	६७३.७९	(१०७.९३)	५८७.६४	१८३८.४९	રૂડ્ધ.૭
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	६७१.९१	(१०७.९३)	५८६.४७	१८३७.३३	३९३.८
समभाग भांडवल	९०६.२८	९०६.२८	९०६.२८	९०६.२८	९०६.२
मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्या प्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून)				१६१८७.६	१६५०८.९
प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु.१/- चे)					
मूलभूत	0.98	(०.१२)	०.६५	२.०२	٥.४
सौम्यिकृत	٥.७४	(०.१२)	०.६५	२.०२	0.8

0		
	ठिकाण : मुंबई	अध्यक्ष आणि व्यवस्थ
	दिनांक : ३१/०५/२०२४	\$
	100 B	attit olyi car

	MONEY N 4 AKASH DEEP, RO, Extract of Audited F	CIN: L6599 AD NO 1, MILAN	0MH1994PLC08 SUBWAY, SANT	ACRUZ WEST, MU	IMBAI 400054	(Da la Lasa)		(कर परवात) सभागवट) ६ समभाग भांडवल ७ राखीव (पुनेसुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार ८ प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडोत		४३८.७१ ४३८ - णे		४३८.७१ १५२४.२९	४३८.७१ ११४२	अ ५. का नप (ब	णि/किंवा अनन्यर लावधीसाठी एकूण ग/(तोटा)(करोत्तर रोत्तर) धरुन)	साधारण बाबींनंतर । सर्वसमावेशक उल	पन्न (कालावधीसा	डी (१.८१ (१.८१	(0.20	(0.830	(४.४ ६८)	(३.२१९
			Quarter Ended	a your Endoa o ro	Year E	(Rs. In Lacs) Inded		खंडीत परिचालनाकरिता)							भाग भांडवल मेल्यांकित राखीव	वगळन इतर इकि	वटी (मागील वर्षान	५०.० ज्या	40.0	00 40.00	0 40.000	40.00
Sr.	Particulars	3 Months Ended	Preceding	Corresponding	Year Ended	Year Ended		ए) मूलभूत			.२५)	८.७१	१.२०	ता	ळेबंदात दाखवल्या	ाप्रमाणे)	prine Artic Antonio (Presi				(२.०५३)	२.४१
No.		31.03.2024	3 Months Ender 31.12.2023	3 month Ended 31.03.2023	31.03.2024	31.03.2023		बी) सौम्चिकृत		७.५१ (०.	.૨५)	८.७१	१.२०		1 समभाग प्राप्ती (प्र खंडित आणि खंडि							
		Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited	2	टीपा : १. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस	प) रेग	ग्यलेशन्य २०१५ च्या गेगलेशन ३३	्यंतर्गत स्ट	ॉक एक्सनेंजकदे टा	वल केलेल्या	-	मुलभूत/सौम्यिकृत		,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	(0.38	(०.१६	(9) (9)	(>>>>) (0.28%)	(०.६४
1	Total Income from Operations	84.42	25.78	76.36	207.50	233.46		तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विव	वरणाच	ाचा वरील एक उतारा आहे. तिमाही अ	आणि वार्षिव	म लेखापरिक्षित वित्ती		टिपाः १.३१	मार्च. २०२४ रोउ	जी संपलेल्या तिम	ाहीकरिता वरील 1	नेष्कर्ष हे ३० मे. ३	२०२४ रोजी झाले	ल्या त्यांच्या संब	धित सभेत कंपनीच	त्र्या लेखापरि
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and /or							तपशिलवार विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (ww २. वरील वित्तीय निष्कर्ष ३० मे, २०२४ रोजी झालेल्या र					र आले आणि	समि		जेत आणि शिफा	रस करण्यात आले				गणि ते वैधानिक	
	extraordinary items	30.46	4.88	22.36	68.71	67.89		संचालक मंडळाद्वारे मंजूर आणि अभिलेखित करण्यात	त आले	ले.					an in the ment		- mg ar	formrealstate.co	om वर आणि अ	भनुक्रमे बीएसई दि	1. च्या वेबसाईटव	र सुध्दा उपल
3	Net Profit / (Loss) for the period							 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायर कंपनीच्या लेखापरिक्षकांनी पूर्ण केले आहे. 	रमेंट)) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३	३ अंतर्गत आ	वश्यक असल्यानुसार	: लेखापरिक्षण	আ ২ না		arentan a s	्र च्या सःच्या १२	2 ਮੰਤਸੰਤ ਕਿਵਿਤ ਹ	देगगित्र (हंस्लिग	าสาว่าไม เว้อ	र्स). रुल्स. २०१५	(हंड गाग)
	before Tax (After Exceptional and /or extraordinary items	30.46	4.88	22.36	68.71	67.89		४. ३१/०३/२०२४ रोजी संपलेल्या वर्षा दरम्यान स्थाव						अनु	सरून आणि शक्य	। होई पर्यंत अन्य	मान्यताप्राप्त लेखा	पद्धती आणि धोरण	गे यास अनुसरून	बनवली आहेत.	~, ,	
4	Net Profit / (Loss) for the period							३ महिन्यांकरिता आणि ३१/०३/२०२४ रोजी संपले विक्रीवरिल नफ्याकरिता रु. ३६७.४२ लाख प्राप्त झाले							रू कालावधीच्या व बातील आकडेवार्र			वश्यकतेनुसार मार्ग	ोल कालावधींची	आकडेवारी पुनर्गत	ोत/पुनर्रचित केली	आहे.
	after Tax (After Exceptional and /or extraordinary items	30.46	4.88	22.36	50.85	48.88		ावक्रावारण नजवाकारता रु. २५७.४२ लाख प्राप्त झाल म्हणुन विचारात घेतले आहेत.	ગુઝા	।।গ শাহাবগ্রার আह. জ শক্ষা জ্যাগ রা	११८याच्या वि	ବ୍ୟୁବ୍ୟୁକ୍ଷ ଅନ୍ୟୁକ୍ତ	୍ୟାମ୍ୟେକ ଭାଭ							संचालक	मंडळाच्या वतीने	आणि करि
5	Total Comprehensive Income	00.10	1.00	1.00	00.00	10.00					जटा	शिकर इंडस्ट्रिज लि	मिटेड करिता सही/-	ठिकाण	• मंतर्ह						टेराफॉर्म रिअल	स्टेट लिमित विमल श
	for the period (Comprising Profits / (Loss) for the period							तारीख : ३१.०५.२०२४				जटा	सहा/ - शंकर पोद्दार		. गुप३ ३० मे, २०२४					अध	पक्ष (डीआयएन -	
	(After Tax) and other Compreh-						X	ठिकाण : मुंबई				व्यवस्थापकी	ाय संचालक									
	nsive Income (after Tax))	30.46	4.88	22.36	50.85	48.88			1													. 1001 50
6	Equity Share Capital Reserves (Excluding	1,003.82	1,003.82	1,003.82	1,003.82	1,003.82		जाहीर सुचना	E	🐌 JYOTI STR	RUCI	FURES L	IMITE	Fax A	ed Office: "Vale 915014/15 En	cha Chambers nail: investor	", 6th Floor, Nev Risl co in We	v Link Road, Os bsite: www.lv/	hiwara, Andhe ofistructures i	ri (West), Mumb in CIN·1 4520	141 - 400 053. 181 181 - 400 053. 181	: 4091 500 17404
1	Revaluation Reserves) as							। नोटीसीव्दारे सर्व जनतेस कळविण्यात येते		EXTRACT OF STATEMENT OF												
	shown in the audited Balance	271.17	259.63	224.82	271.17	224.82		ठी, गाव मौजे विरार, तालुका वसई, जिल्हा ालघर येथील सर्व्हे नंबर ४०२अ/१ मधील	F	EXTRACT OF STATEMENT C	OF STAIN	IDALUNE AND	CONSULI				LISFUNIN			16.00 19	10 June 10 June	(RS. IN LA
8	Sheet of the previous year (i) Earning Per Equity Share	211.11	209.03	224.02	211.11	224.02		लॉट नंबर १२३, क्षेत्र ४१८.३१ चौ.मी. व	Sr.	Dort	ticulars				Standalone		n Ended			onsolidate		Ended
	a) Basic	0.68	0.33	0.49	0.68	0.49	प्त	लॉट नंबर १२४, क्षेत्र ४१८.३१ चौ.मी.,	NO.	Falu	uoulai 5		24/02/201	Quarter			ar Ended 4 31/03/2023		Quarter End	ed 31/03/2023		Ended 31/03/202
	b) Diluted	0.68	0.33	0.49	0.68	0.49	· · ·	ो मिळकत व त्यावर असलेली गायत्री					(Audited	4 31/12/202		(Audited)		(Audited)	31/12/2023 (Un-Audited)	(Audited)	(Audited)	31/03/202 (Audited
	e above Financial Results of the comparent provide the comparent provide the section of the sect	any have been Rev	ewed by the Audit	Commitee & Approv	ved by the Board of	Directors at there		नपार्टमेंट ही इमारत, माझे अशील श्री गायत्री ।हकारी गृहनिर्माण संस्था लि, पत्ता-विरार		Total Income from Operatio	ons		13,004.7		<u> </u>	46,302.14	,,		6,296.58	15,662.97	46,302.14	23,107.
Th	e figures of the quarter ended 31st Mai						0	पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर,	2	Net Profit/(Loss) for the peri	riod	nondices "	508.8			1,987.5			107.78	554.61	1,953.38	(407.2
Fin rev	ancial Year and the Un-Audited publishe view	a year-to-date figure	es upto 31st Decen	iber for the respective	e years which were si	upjected to limited	ह	यांचे मालकीची आहे. सदर मिळकत	3	(before Tax, Exceptional an Net Profit/(Loss) for the peri			508.8	107.8	9 555.20	1,987.53	3 (405.71)	480.18	107.78	554.61	1,953.38	(407.2
	e above is an extract of the detail format							र्नविकसीत करावयाची असुन त्या अनुषंगाने		(After Exceptional and/or Ex	xtraordin	ary items)							107.78	554.61		•
Fin	changes under regulation 33 of the SEE ancial results for the Quarter and t	he year ended 31	st March 2024 a					ादर मिळकतीबाबत वसई विरार शहर हानगरपालिका यांचेकडन बांधकाम परवानगी	4	Net Profit/(Loss) for the peri Exceptional and/or Extraor			1,465.6	(A) (1)	a 1 anu a	2,944.2	a a chuir a		A 6	004.01	2,885.51	(407.2
,	ww.bseindia.com) and on the companys	website www.mone;	/masterscc.in					मेळण्याकरीता अर्ज दाखल केला आहे. तरी	5	Total Comprehensive Incon [Comprising Profit/(Loss) fo	me for the	period	1,488.3	165.6	9 461.71	2,971.76	6 (495.67)	1,412.31	165.58	461.12	2,913.02	(497.1
	ə : Mumbai d : 30th May 2024					rukhanawala ng Director		ादर मिळकतीवर कोणाही इसमाचा व्यक्तीचा,		and other Comprehensive I	Income (a	after tax)]										
					manayi			हाण, दान, दावा, वारसा, वहीवाट, विश्वस्त	6	Equity Share Capital (Face Instruments Entirely Equity	Value of	Rs. 2/- each) e	14,618.5	5 14,358.5	5 12,690.55			14,618.55	14,358.55	12,690.55 2,800.00	14,618.55	12,690.
	_	नी व्ही पि	-					ोजा, विक्री, कुळारग, अदलाबदल वा अन्य क, हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस	8	Other Equity as shown in the	ne Audited	d Balance Shee	t	-) (9,840.18)	1	-	-,000.00	(17,174.71)	(12,955.1
		-						सिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे	9	Earnings Per Share (for con operations	ntinuinga	and discontinue	٥		1							
	नोंद. कार्यालयः गाळा क्र. बी, १४ दूर.: ०२२४७४	९५२३८/ ईमेल पत्ताः c	s.gvfilms@gmail.co	n वेबसाईटः www.gvfilr				मात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या २०३, अली		1. Basic earnings/ (loss) per			0.20	0.01		0.42 ⁴ 0.403		0.202 0.193	0.016 0.015	0.087 0.079	0.412 0.395	(0.06 (0.06
			९०एमएच१९८९पीएल					लाझा, वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालुका सई. जिल्हा पालघर, या पत्यावर योग्य त्या		2. Diluted earnings/ (loss) pote:	ci silare	un uvry	0.20	0.01	0.079	0.40.	(0.004)	0.193	0.015	0.079	0.395	(0.06
	३१/०३/२०२४ रोजी संपलेल	या तिमाही/वष	ासाठी लेखापर	ाक्षत एकत्रित वि	त्ताय निष्कर्षांचा	उतारा (रक्कम लाखात)	व	नगदोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा	The	he above is an extract of the	detail for	rmat of Standal	one & Cons	olidated Au	dited Financi	als results fo	or the Year en	ded March 3"	1, 2024 filed	with the Nati	onal Stock Ex	change a
Τ.			संपलेली '	तिमाही	संपले	(रक्षम लाखात) नेल्या वर्ष		सा हक हितसंबंध नाही, असे समजून सदर	Bo	ombay Stock Exchange unde udited Financials results for	ler Regula	ation 33 of the	SEBI (Listir	g Obligation	s and Disclo	sure Requir	ements) Reg	ulations, 2015	5. The full for	mat of the S	andalone & C	consolidat
;.	तपशील		.२०२४ ३१.१२. रीक्षित) (अलेखाप					मेळकतीवर कोणाचीही हरकत नसल्याबाबतचा ाखला देण्यात येईल, याची नोंद घ्यावी.	Ex	xchange(www.bseindia.com))and the (Company's web	site (www.j	otistructure	s.in)					100 Doc 10	of the Board	
3	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न			रााक्षत) (लखापरााक्ष २३.०६ १०५	, , ,			,खिला दण्यात यइल, याचा नाद व्यावा. देनांक: ०१.०६.२०२४ वकील		Place : Mumbai											TRUCTURE	S LIMITE
10	कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण	बाबींपूर्वी						दनाकः ०१.०६.२०२४ वकाल (ॲड. कल्पना एस. म्हात्रे)	Da	Date : 29th May, 2024										Comp	son: any Secretary	ali Gaikw (ACS 312
	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) कालावधीसाठी करपूर्व, अपवादात्मक आणि/किं		६५.२१) (४	६.३९) (७०.८	(१४३.४४)) (८५.००)	'-	, ,	<u> </u>											P	,	,
	कालावधासाठा करपूव, अपवादात्मक आणि/ाक अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)		६५.२१) (४	६.३९) (७०.	(१४३.४४)) (८५.००)					ME	C SE	RV	CE	S LIM	NITE	ED					
	कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं	वा	34. 27	(95 3	E() (100 m)	(0-2)				Regd. O	off.: 61	1, Tulsiani	Chambe	rs, Narin	nan Point	t, Mumba	ai - 400 02					
	अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा) कालावधीसाठी एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (काल	गवधीसाठी	३५.२८ (४	ε. <i>३९</i>) (८८.1	६८) (४२.८५)) (१०२.७४)		E-mail:	: in	vestor@imecservice		Nebsite: w	ww.ime	services	in Phon	e No.: 02			22-2282	3177		
-	नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशव		31.2.1	c 20)		/		Prostation and International							LC14232							
- L.°	(करोत्तर) धरुन) समभाग भांडवल	0		६.३९) (८८.१ ४६.२८ ९१४६	100	1 IA A		EXTRACT	OF	STANDALONE AND COM	NSOLID	ATED AUDIT	ED FINAN	CIAL RES	JLTS FOR	THE QUAR	TER AND Y	EAR ENDE	D MARCH :	31, 2024	(F	ls. in Lac
3	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/ – चे द. म्.)					,,,,,,,,,						L		ST/	NDALONE				CONS	OLIDATED		
((अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) १. म्लभूत		0.0039 (0.0	0.009	९७) (०.००४७)) (0.0882)		Sr. Particulars					Quar	er Ended		Year Ei	nded	Q	uarter Endeo	1	Year	Ended
	९. मुलभूत २. सौम्चिकृत			००५१) (०.०० ००५१) (०.००												Audited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.03.20 Audite
प १ः		~ ~ ~						1 Total revenue from operations					54.71	35.00	400.00	644.50	852.61	354.71	35.00	400.00	644.50	Audite 852.
	३१/०३/२०२४ रोजी संपलेत	त्या तिमाही/वष	ासाठी लेखापर्र	क्ति अलिप्त वि	त्तीय निष्कर्षांचा			2 Net Profit / (Loss) for the period (before	e Tax	x, Exceptional items)				(119.11)	400.00 159.94	3.25	6.44	231.69	35.00 (119.11)	400.00	3.25	6.
Τ			संपलेली	तिमाही	संपल	(रक्कम लाखात) नेल्या वर्ष		3 Net Profit / (Loss) for the period before						119.11)	159.94	3.25	6.44	231.69	(119.11)	159.94	3.25	6.
	तपशील		.99.96 89.99.	2023 38.03.20	23 38.03.2028	38.03.2023	1	4 Net Profit / (Loss) for the period after Ta 5 Profit/(Loss) for the period from continui			nuing ope			(119.11) (119.11)	159.92 159.92	3.25 3.25	6.42 6.42	231.69 30,735.09	(119.11) (349.71)	159.92 125.72	3.25 29,985.83	6. (454.5
	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	(लेखाप	रीक्षित) (अलेखाप ०.०५		तत) (लेखापरीक्षित) .१० ०.३८			6 Total Comprehensive Income for the pe	eriod	I [Comprising Profit/(Loss) for the		l (after					5.7£	<i>.</i>	. ,	120.12		
	प्रवतनातून एकूण उत्पन्न कालावधीसाठी करपूर्व अपवादात्मक आणि/किंव	ग	<u>x</u>		.,,-	0.00		tax) and Other Comprehensive Income	(afte	ter tax)]- continuing and discont	ntinued op			(119.11)	159.99	3.02	6.49 5 001 28	30,735.32	(349.71)	125.79	29,986.06	(450.1
3	अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)	(५२.८५) (२	७.०५) (२८.५	७०) (१२८.३१)) (१२५.८७)		7 Equity Share Capital 8 Reserves (excluding Revaluation Reserves)	rve) a	as shown in the Audited Balan	nce Sheet	1723	90.00	190.00	5,001.28	190.00	5,001.28	190.00	190.00	5,001.28	190.00	5,001
	कालावधीसाठी करोत्तर अपवादात्मक आणि/किं अनन्यसाधारण बाबीनंतर निव्वळ नफा/(तोटा)		५२.८५) (२	७.०५) (२८.७	oo) (१२८.३१)) (१२५.८७)		previous year						-		(26.38)	(4,840.69)	-		÷	(26.36)	(35,782.)
2	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (काल	नावधीसाठी						9 "Earnings Per Share (of Rs 10/- each) (1) Basic: (in Rs.)	(for o	continuing and discontinued of	operations	·	12.19	(6 27)	8.42	0.17	0.24	1,617.64	(18.41)	6.62	1,578.20	(00)
	नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशव (करोत्तर) धरुन)		પર.૮૫) (૨	७.०५) (२८.७	٥٥) (१२८.३१)) (१२५.८७)		(1) Basic: (in Rs.) (2) Diluted: (in Rs.)					12.19	(6.27) (6.27)	8.42	0.17	0.34 0.34	1,617.64	(18.41) (18.41)	6.62	1,578.20	(23.9
	(करात्तर) धरुन) : वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेश			••••••••••••••••••••••••••••••••••••••			1	Notes : 1. The above Financial Results of th	he Cr	Company were reviewed by the A	Audit Con											
माही	/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार वि	वेवरणाचा एक उतारा	आहे. तिमाही विर्त्त					audited by Statutory Auditors of the Company.						u vi bill								
ww.	bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www	.gvfilms.in) वर उपलब्ध	। आह.		जी.व्ही.पि	hल्म्स लिमिटेड साठी		2. The above is an extract of the detailed form		Construction and the second seco									Requirements) Regulations	2015. The full	format of t
						सही/- री वेथागिरी वेथागिरी		Quarterly/Annual Financial Results is availab	DIE OF	on the Stock Exchange website.	. VIZ. WWW	.pseindia.com. T	ne same is a	so available	on the Compa	ny's website v	iz.www.imecs	ervices.in.		Fo	IMEC Service	
	: ३०/०५/२०२४				सीईओ आणि व्यव	तस्थापकीय संचालक		Place:- Indore													F	lajesh So Direct
ठेकाण	ाः चेन्नई				डीअ	गयएन : ०१७३५४९७	1	Date- May 30 2024														- 0057/39

अ. क्र.						
۶h.	तपशील	L	संपलेली तिमाही			ले वर्ष
		39.03.2028	\$8.85.5053	39.03.2023	39.03.2028	39.03.207
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षि
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२६.६०	३.०१	3.92	३५.१०	82.0
२	अपवादात्मक बाबी आणि करपूर्व			¥	12000000	
	प्रवर्तनातून निव्वळ नफा/(तोटा)	२३.५३	१.५६	8.64	86.00	-0.0
2	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	२३.५३	१.५६	8.64	86.00	-0.0
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ					
	नफा/(तोटा)	85.55	१.५६	१.३५	१५.१७	- १.3
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक					
	उत्पन्न (नफा/ (तोटा) आणि कालावधीसाठी इतर सर्वसमावेशक					
	कालावधासाठा इतर सवसमावशक उत्पन्न धरून)	49.23	१.५६	२.९३	48.88	0.3
Ę	उत्पन्न यरून) भरणा झालेले समभाग भांडवल	95.99	5.94 28.00	7.57 78.00	70.05 28.00	28.0
۹	भरणा झालल सममाग माडवल (शेअरचे दर्शनी मूल्य दाखवणे)	₹8.00 ₹0.00	20.00	20.00	28.00 20.00	₹8.0 १०.0
6	प्रत्येकी रु. १०/ – ची प्रती समभाग		,			
Ĩ	प्राप्ती (अवार्षिक):					
	ए) मूलभूत	८.३३	०.६५	०.५६	६.३२	-0.9
	बी) सौम्यिकृत	۲.33	०.६५	०.५६	६.३२	-0.0
टीप	T:					
<u> </u>	३० मे, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या	ં बેઠकात त મગુર ખ	लે આ ગ લહ્યાવરાવા		ल्डिंग्ज अँड ट्रेडिंग	ा लिमिटेड सा सही/
	कः : ३०.०५.२०२४				(संग	ीता केतन शा
ठिक	जण : भिलाई				5 m m	संचाल
_						
4						-
	जटाइ	र्शकर इं	नक्रिम	निमि	नेत	
1						
10	सीआय	एन : एल१७११	०एमएच१९८८पं	ीएलसी०४८४५	?,	
Ŧ	गे. कार्यालय : ११, पारसरामपुरि	या अपार्टमेंट, फि	ल्म सिटी रोड, ग	ोकुळधाम, गोरेग	ाव (पूर्व), मुंबई	-800083
	१ मार्च, २०२४ रोजी सं			-		
4	5 TIM, 1 - 1 - 1 - 1 - 1		ग्टा आणि व	य्षोकरीता (र्थालप्र लेख	नापरिक्षि
	SAC - SC., D		-		अलिप्त लेख	वापरिक्षि
	564 5 10. P		ाहा आाण व नेष्कर्षाचा उ			
			नेष्कर्षाचा उ	उतारा		(रु. लाखा
अ.	1 N. 10 S S S S S S S S S S S S S S S S S S		नेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही	उतारा संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	(रु. लाखा संपलेले वर्ष
अ. क्र.	1 N. 10 S S S S S S S S S S S S S S S S S S		नेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४	रतारा संपलेली तिमाही ३१.०३.२०२३	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४	(रु. लाखा संपलेले वर्ष ३१.०३.२०२
			नेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही	उतारा संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	(रु. लाखा संपलेले वर्ष
	1 N. 10 S S S S S S S S S S S S S S S S S S		नेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४	रतारा संपलेली तिमाही ३१.०३.२०२३	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४	(रु. लाखा संपलेले वर्ष ३१.०३.२०२ (लेखापरिक्षि
क्र.		वित्तीय र्ा	नेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित)	(रु. लाखा संपलेले वर ३१.०३.२० (लेखापरिक्षि १६३३.
क्र. १	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ)	वित्तीय र्ा	मेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९०	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८	(रु. लाखा संपलेले वर ३१.०३.२० (लेखापरिक्षि १६३३.
द्रह. १ २	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व)	वित्तीय र्षि (कर, अपवादात्मक	मेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६	(रु. लाखा संपलेले वर ३१.०३.२०२ (लेखापरिक्षि १६३३. ७९.४
क्र. १	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(i	वित्तीय कि (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक	मेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९०	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८	(रु. लाखा संपलेले वा ३१.०३.२० (लेखापरिक्षि १६३३. ७९.
ब्रह. २ २ २	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चा	वित्तीय र् (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त)	नेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४०१.९८	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८	(रु. लाखा संपलेले वा ३१.०३.२०६ (लेखापरिक्षि १६३३. ७९.
ब्रह. १ २	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चा कर पश्चात कालावधीकरीता निव्वळ नफ	वित्तीय वि (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) त)(तोटा)	मेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६	(रु. लाखा संपलेले वर्ष ३१.०३.२०२
इ त. १ २ ३ ४	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चा कर पश्चात कालावधीकरीता निव्वळ नफ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध	वित्तीय वि (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) त/(तोटा) रण बाबी पश्चात)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४०१.९८ ३२९.२९	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९	(रु. लाखा संपलेले वर ३१.०३.२०२ (लेखापरिक्षि १६३३. ७९. ७९.
ब्रह. २ २ ३	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी परचा कर परचात कालावधीकरीता निव्वळ नफ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकुण सर्व समावेशक उ	वित्तीय f	नेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही इ१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४०१.९८ ३२९.२९	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८	(रु. लाखा) संपलेले वा ३१.०३.२० (लेखापरिक्षि १६३३. ७९. ७९.
क्र. १ २ ३ ४	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी परचा कर परचात कालावधीकरिता निव्वळ नम् (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर परचात) आणि इतर	वित्तीय f	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४०१.९८ ३२९.२९	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९	(रु. लाखा) संपलेले वा ३१.०३.२० (लेखापरिक्षि १६३३. ७९. ७९.
इ ह. २ २ ३ ४ ५	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चा कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफ् (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर उ (कर पश्चात) समाविष्ट)	वित्तीय f	मेण्कपाँचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० २४.५६ ४०१.९८ ३२९.२९	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५)	संपलेले वर्ष ३१.०३.२०१४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२१ ३८२.२१	(रु. लाखा) संपलेले वर ३१.०३.२०२ (लेखापरिक्षि १९३३. ७९. ७९. ५२.
इ.स. १२२ २२४५ ५	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तौटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा) (आणि/किंवा अनन्यसाध कर पश्चात कालावधीकरीता निव्वळ नफ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तौटा) (कर पश्चात) आणि इतर : (कर पश्चात) समाविष्ट) समभाग भांडवल	वित्तीय f (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) त/(तोटा) राण बाबी पश्चात) त्त्पन्न (कालावधीकरीत सर्व समावेशक उत्पन्न	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४०१.९८ ३२९.२९	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९ ३८२.२९ ४३८.७१	(रु. लाखा संपलेले वा ३१.०३.२०० (लेखापरिक्षि १६३३. ७९. ७९. ५२. ५२.
इन. २ २ ३ ४ ४	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाध कर पश्चात कालावधीकरीता निव्वळ नम (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर (कर पश्चात) समाविष्ट) समभाग भांडवल राखीव (पुर्नेसुल्यांकीत राखीव वगळून) म	वित्तीय f (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) त/(तोटा) राण बाबी पश्चात) त्त्पन्न (कालावधीकरीत सर्व समावेशक उत्पन्न	मेण्कपाँचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० २४.५६ ४०१.९८ ३२९.२९	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५)	संपलेले वर्ष ३१.०३.२०१४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२१ ३८२.२१	(रु. लाखा संपलेले वा ३१.०३.२०० (लेखापरिक्षि १६३३. ७९. ७९. ५२. ५२.
ड्र फ . १२२४५ ६	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चा कर पश्चात कालावधीकरीता निव्वळ नफ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर (कर पश्चात) समाविष्ट) समभाग भांडवल राखीव (पुर्नेसुल्यांकीत राखीव वगव्यून) म् लेखापरिखित ताळेबंदात दर्शविल्यानुसार	वित्तीय ति (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) त/(तोटा) ारण बाबी परचात) अत्पन्न (कालावधीकरीत सर्व समावेशक उत्पन्न सागील वर्षाच्या	मेण्कपाँचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० २४.५६ ४०१.९८ ३२९.२९	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९ ३८२.२९ ४३८.७१	(रु. लाखा संपलेले वर ३१.०३.२०५ (लेखापरिक्षि ९६३३. ७९. ७९.
इ.स. १२२ २२४५ ५	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चा कर पश्चात कालावधीकरीता निव्वळ नफ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर (कर पश्चात) समाविष्ट) समभाग भांडवल राखीव (पूर्नेप्रयांकीत राखीव वगव्यून) म लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी ह. १०/- च	वित्तीय ति (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) त/(तोटा) ारण बाबी परचात) अत्पन्न (कालावधीकरीत सर्व समावेशक उत्पन्न सागील वर्षाच्या	मेण्कपाँचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० २४.५६ ४०१.९८ ३२९.२९	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९ ३८२.२९ ४३८.७१	(रु. लाखा संपलेले वा ३१.०३.२०२ (लेखापरिक्षि १६३३. ७९. ७९. ५२. ५२.
ड्र फ. २ २ ३ ४ ५ ६ ७	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी परचा कर पश्चात कालावधीकरीता निव्वळ नफ (अग्वादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर (कर पश्चात) समाविष्ट) समभाग भांडवल राखीव (पुर्नेयुल्यांकीत राखीव वगव्यून) म लेखापरिशित ताळेबंदात दर्शविल्यानुसार प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी र. १०/- च खंडीत परिचालनाकरिता)	वित्तीय ति (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) त/(तोटा) ारण बाबी परचात) अत्पन्न (कालावधीकरीत सर्व समावेशक उत्पन्न सागील वर्षाच्या	नेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही इ?.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४०१.९८ ३२९.२९ ३२९.२९ ४३८.७१ -	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५) ४३८.७१	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९ ३८२.२९ ४३८.७१ १५२४.२९	(रु. लाखा इ १.०३.२० र (लेखापरिक्षि १६३३. ७९. ५२. ५२. ४३८. ११
ड्र फ. २ २ ३ ४ ५ ६ ७	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चा कर पश्चात कालावधीकरीता निव्वळ नफ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर (कर पश्चात) समाविष्ट) समभाग भांडवल राखीव (पूर्नेप्रयांकीत राखीव वगव्यून) म लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी ह. १०/- च	वित्तीय ति (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) त/(तोटा) ारण बाबी परचात) अत्पन्न (कालावधीकरीत सर्व समावेशक उत्पन्न सागील वर्षाच्या	मेण्कपाँचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० २४.५६ ४०१.९८ ३२९.२९	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९ ३८२.२९ ४३८.७१	(रु. लाखा संपलेले वा ३१.०३.२०० (लेखापरिक्षि १६३३. ७९. ७९. ५२. ५२.
ड्र फ. २ २ ३ ४ ८ ६ ७	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी परचा कर पश्चात कालावधीकरीता निव्वळ नफ (अग्वादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर (कर पश्चात) समाविष्ट) समभाग भांडवल राखीव (पुर्नेयुल्यांकीत राखीव वगव्यून) म लेखापरिशित ताळेबंदात दर्शविल्यानुसार प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी र. १०/- च खंडीत परिचालनाकरिता)	वित्तीय ति (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) त/(तोटा) ारण बाबी परचात) अत्पन्न (कालावधीकरीत सर्व समावेशक उत्पन्न सागील वर्षाच्या	नेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही इ?.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४०१.९८ ३२९.२९ ३२९.२९ ४३८.७१ -	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५) ४३८.७१	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९ ३८२.२९ ४३८.७१ १५२४.२९	(रु. लाखा इ १.०३.२० ७ (लेखापरिक्षि १६३३. ७९. ५२. ५२. ४३८. ११
क्र. २२३४५ ६७४८	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी परचा कर परचता कालावधीकरीता निव्वळ नफ/ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर परचात) आणि इतर (कर परचात) समाविष्ट) समभाग भांडवल राखीव (पुर्नेमुल्यांकीत राखीव वगव्यून) म लेखापरिखित ताळेबंदात दर्शविल्यायुसार प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी र. १०/- ज खंडीत परिचालनाकरिता) ए) मूलभूत बी) सौम्यिकृत	वित्तीय ति (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) त/(तोटा) सरम (कालावधीकरीत सर्व समावेशक उत्पन्न सामील वर्षाच्या	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४०१.९८ ३२९.२९ ३२९.२९ ४३८.७१ - ७.५१	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५) ४३८.७१ - (०.२५)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९ ३८२.२९ ४३८.७१ १५२४.२९ ८.७१	(रु. लाखा संपलेले वा ३१.०३.२० [:] (लेखापरिक्षि १६३३. ७९. ५२. ५२. ४३८. ११.
ज्रत. २ २ २ ४ ५ ६ ७ ८	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चा कर पश्चात कालावधीकरीता निव्वळ नफ/ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इत्त (कर पश्चात) समाविष्ट) समभाग भांडवल राखीव (पूर्नेपुल्यांकीत राखीव वगव्यून) न लेखापरिक्षित ताळवंदात दर्शविल्यानुसार प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- न खंडीत परिचालनाकरिता) ए) सूलभूत बी) सौम्विकृत	वित्तीय र्त (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) त/(तोटा) रारण बाबी परचात) अत्पन्न (कालावधीकरीत सर्व समावेशक उत्पन्न मगील वर्षाच्या व्या) (अखंडीत आणि	मेण्कपाँचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४०१.९८ ३२९.२९ ३२९.२९ ५२८.७१ - ७.५१ ७.५१ ७.५१	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५) ४३८.७१ - (०.२५) (०.२५)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ३८२.२९ ३८२.२९ ३८२.२९ ४३८.७१ १५२४.२९ ८.७१ ८.७१	(रु. लाखा संपलेले वा ३१.०३.२० [:] (लेखापरिक्षि १६३३. ७९. ५२. ५२. ५२. १. १. १. १.
ज्रत. २ २ २ ४ ५ ६ ७ ८	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी परचा कर परचात कालावधीकरीता निव्वळ नफ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर परचात) आणि इतर (कर परचात) समाविष्ट) समभाग भांडवल राखीव (पुर्नेयुल्यांकीत राखीव वगव्यून) म लेखापरिशित ताळेबंदात दर्शविल्यायुसार प्रती सममाग प्राप्ती (प्रत्येकी इ. १०/- च खंडीत परिचालनाकरिता) ए) मूलभूत बी) सोम्यिकृत 1 सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोज	वित्तीय f (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त)(तोटा) ग/(ताटा) ग/(ता) ग/(ता) ग/(ताट)	मेण्कपा चि उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४०१.९८ ३२९.२९ ३२९.२९ ४३८.७१ - ७.५१ ७.५१	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५) ४३८.७१ - (०.२५) (०.२५)	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९ ३८२.२९ ३८२.२९ ४३८.७१ १५२४.२९ ८.७१ ८.७१	(रु. लाख संपलेले व ३१.०३.२० (लेखापरिश्चि १९३३. ७९. ५२. ५२. ५२. १. १. १. १. २.
क्र. २२२ २४५ ६७ ८	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तौटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा) (आणि/किंवा अनन्यसाध कर परचात कालावधीकरीता निव्वळ नफ) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तौटा) (कर परचात) आणि इतर (कर परचात) समाविष्ट) समभाग भांडवल राखीव (पुर्नेषुल्यांकीत राखीव वगव्यून) म लेखापरिश्रित ताळेबंदात दर्शविल्यानुसार प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी क. १०/- च खंडीत परिचालाकरिता) ए) यूलभूत बो) सौम्विकृत I: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अट्रर डिस्क्लोच तिमाही/वार्थिक वित्तीय निष्कर्षाच्या त	वित्तीय ति (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) ता/(तोटा) राण बाबी परचात) त्त्पन्न (कालावधीकरीत सर्व समावेशक उत्पन्न गागील वर्षाच्या व्या) (अखंडीत आणि कर रिकायरमेंटस्) रेस्यु तपशिलवार विवरणाच	मेण्कपाँचा उ संयलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४२०.९० ३२९.२९ ३२९.२९ ४३८.७१ - ७.५१ ७.५१ ७.५१ ७.५१	स्वारा संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५) (१०.७५) ४३८.७१ - (०.२५) (०.२५) (०.२५) रेयुलेशन ३३ अंतर्ग माहे. तिमाही आणि र	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९ ३८२.२९ ४३८.७१ १५२४.२९ ८.७१ ८.७१	(रु. लाखा संपलेले व ३१.०३.२० (लेखापरिक्षि १६३३. ७९. ५२. ५२. ५२. १ १. १. १. १.
क्र. १ २ २ ४ ५ ६ ७ ८ टीपा १.	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाध कर परचता कालावधीकरीता निव्वळ नफ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर परचता) आणि इतर (कर परचात) समाविष्ट) समभाग भांडवल राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगव्यून) म लेखापरिखित ताळेबंदात दर्शविल्यानुसर प्रती सममाग प्राप्ती (प्रत्येकी ३. १०/- च खंडीत परिचालनाकरिता) ए) मूलमूत बी) सीम्विकूत 1 संबी (लिस्टिंग अॅण्ड अदर डिस्क्लोज तमाही/वार्थिक वित्तीय निष्कर्षांच्या त तपशिलवार विवरण स्टॉक एस्स्वेंजची	वित्तीय ति (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) (जोटा) राप बाबी परचात) तरपत्न (कालावधीकरीत सर्व समावेशक उत्पन्न गगील वर्षाच्या वागी (अखंडीत आणि तर रिकायरमेंटस्) रेष्यु तपशिलवार विवरणाच वेबसाईट (www.bs/	मेण्कम्पीचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४२९.२९ ३२९.२९ ३३९.२९ ५३८.७१ - ७.५१ ७.५१ ७.५१ च बरील एक उनारा ब aindia.com) आणि व	प्राप्लेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५) ४३८.७१ - (०.२५) रेग्युलेशन ३३ अंतर्ग गते. तिमाही आणि 1	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९ ३८२.२९ ४३८.७१ १५२४.२९ ८.७१ ८.७१	(रु. लाखा संपलेले व ३ १.०३.२०[:] (लेखापरिक्षि १६३३. ७९. ५२. ५२. ५२. १३२८. ११ १ २. १ इ. दाखल केल् १ वितीय निष्क
ड्र फ. २ २ २ ४ ५ ६७	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चा कर पश्चात अनन्यसाधारण बाबी पश्चा कर पश्चात अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर पश्चात) आणि इतर (कर पश्चात) समाविष्ट) समभाग भाइंवल राखीव (पुर्नेमुल्यांकीत राखीव वगव्यून) न लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानूसर प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च खंडीत परिचालनाकरिता) ए) मूलभूत बी) सौम्यिकृत I: सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोज तिमाही/वार्षिक वितीय निष्कर्षांच्या तरीशलवार विवरण स्टॉक प्रक्त्वेजची वरील वित्तीय निष्कर्ष ३० मे, २०२४ रं	वित्तीय ति (कर, अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक तोटा) (अपवादात्मक त) (जोटा) राण बाबी पश्चात) उत्पन्न (कालावधीकरीत सर्व समावेशक उत्पन्न सर रिकायरमेंटस, ? स्प्यु वसाईट (www.bs रोजी झालोल्या त्यांच्या	संपलेल सिमारी उ संपलेली तिमारी ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४०१.९८ ३२९.२९ ३२९.२९ - ७.५१ ७.५१ ७.५१ ७.५१ ७.५१ चा वरील एक उतारा उ बार्वात एक उतारा उ	प्राप्लेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५) ४३८.७१ - (०.२५) रेग्युलेशन ३३ अंतर्ग गते. तिमाही आणि 1	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९ ३८२.२९ ४३८.७१ १५२४.२९ ८.७१ ८.७१	(रु. लाख संपलेले व ३१.०३.२० (लेखापरिधि १६३३. ७९. ५२. ५२. ५२. १२ १ १ २ इ. दाखल केत १ वितीय निष्य
क्र. १ २ २ ४ ५ ६ ७ ८ टीपा १.	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न (निवव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पूर्व) करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(आणि/किंवा अनन्यसाध कर परचता कालावधीकरीता निव्वळ नफ (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उ नफा/(तोटा) (कर परचता) आणि इतर (कर परचात) समाविष्ट) समभाग भांडवल राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगव्यून) म लेखापरिखित ताळेबंदात दर्शविल्यानुसर प्रती सममाग प्राप्ती (प्रत्येकी ३. १०/- च खंडीत परिचालनाकरिता) ए) मूलमूत बी) सीम्विकूत 1 संबी (लिस्टिंग अॅण्ड अदर डिस्क्लोज तमाही/वार्थिक वित्तीय निष्कर्षांच्या त तपशिलवार विवरण स्टॉक एस्स्वेंजची	वित्तीय f	नेष्कर्षाचा उ संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) ४२०.९० ३४.५६ ४०१.९८ ३२९.२९ ३२९.२९ ४३८.७१ - ७.५१ ७.५१ ७.५१ ७.५१ ७.५१ ७.५१ ७.५१ च्यानस, २०१५ च्या १ वरील एक उतारा ३ इंग्रांसि लेखापरीक्षण स.	स्वारा संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (लेखापरिक्षित) २९२.३६ ०.१२ ०.१२ (१०.७५) (१०.७५) ४३८.७१ - (०.२५) (०.२५) २२युलेशन ३३ अंतर्ग माहे. तिमाही आणि : कंपनीची वेबसाईट (w गिमतीदारे पुनर्बिलोकी	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ (लेखापरिक्षित) १७२२.०८ ९१.०६ ४५८.४८ ३८२.२९ ३८२.२९ ३८२.२९ ४३८.७१ १५२४.२९ ८.७१ ८.७१ ८.७१	(रु. लाख संपलेले व ३१.०३.२० (लेखापरिधि १६३३ ७९ ५२ ५२ ५२ ५२ १३ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १ १

SHIRPUR GOLD REFINERY LIMITED

Regd. Office : Refinery

Particular

5. Total Comprehensive Income for the period 6. Paid-up equity share capital 7. Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued ope

1. Basic 2. Diluted

Place: Mumbai Date : 30th May 2024

Total Income from Operations
 ZNAP Froft / (Loss) for the period before tax, exceptional and/or extraordinary items)
 NAP Froft / (Loss) for the period before tax
 Net Profit / (Loss) for the period after tax

MRC

Sd/- Ashok Kumar Singh Director & CEO

1

SITING OF A BASTATING ALL STATUS AND ALL STATUS AND

(1,100.97) (1,100.97) (1,100.97) (1,100.97) (1,100.97) 2,913.72

(3.78) (3.78)

Notes: 1. The above is an extract of the detailed format of quarter ended financial results field with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosus Requirements) Regulations, 2015. 2. The full format of the aforesaid quarter ended financial results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www. beeindia.com respectively and the Company's website at www.shirpurgold.com

हेम होल्डिंग्ज अँड ट्रेडिंग लिमिटेड

सीआयएनः एल६५९९०एमएच१९८२पीएलसी०२६८२३ नोंदणीकृत कार्यालय : ६०१/६०२ए, फेअर लिंक सेंटर, ऑफ अंधेरी लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३, ईमेल : compliance@hemholdings.com ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(1,097.86) (1,097.86) (1,097.86) (1,097.86) (1,097.86) 2,913.72

(3.77) (3.77)

 View
 Stripurgold.com

 2 151 March, 2024
 (Rs in Lakis except per share data)

 2 151 March, 2024
 (Rs in Lakis except per share data)

 2 151 March, 2024
 (Rs in Lakis except per share data)

 Vear
 CONSOLIDATED

 Vear
 Quarter ended Quarter ended

 Audited
 Audited

 - 30,298.77
 57,280.94

 (4,396.04)
 (8,179.33)

 (4,396.04)
 (8,179.33)

 (4,396.04)
 (8,179.33)

 (4,396.04)
 (8,179.33)

 (4,396.04)
 (8,179.33)

 (2,2.06)
 (10,413.93)

 (4,396.04)
 (8,179.33)

 (2,2.06)
 (10,413.93)

 (2,391.72
 2,913.72

 2,913.72
 2,913.72

(3.17) (3.17)

For Shirpur Gold Refinery Limited Director

(35.74 (35.74

(28.07) (28.07)

रु. लाखांत

(15.09) (15.09)